

### 1.3.3.1. Number of students undertaking project work/field work / internships

Sr.No.	DVV Findings	DVV Clarification	Page Number
1	Please provide as per SOP in Data Template scanned images of 1. tabulated list of students undertaking the field projects / internship program-wise in the last completed academic year along with the details showing sl. no., name of project title, place of work etc., attested by Principal.	Documents is attached as per DVV	2-19
2	report of pages showing name of organization and name of student of each field work /project work / permission letter in the case of field work, of the following students with serial no.s 3, 8, 13, 18, 23, 28, 35, 44, 59, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450, 500, 550, 600, 629 from the competent authority attested by Principal with English captions and year.	Documents is attached as per DVV	20 -211
3	Please provide geotagged photographs of field visits, with captions and dates	Documents is attached as per DVV	212-215



**ATTESTED**  
*Jale*  
**I/c Principal**  
 Arts. Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
 Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

**1.3.3 Percentage of students undertaking project work/field work/internship (Data for the latest completed academic year) (10)**

Sr.No	Programme name	List of students undertaking project work/field work/internship	Name of Project title/Field visit place
1.	SYBA - Environmental awareness	Amale Gitanjali kailas	भारतीय फुलशेती
2.		Ambedkar Abhishek Balasaheb	गहू पिक सविस्तर माहिती
3.		Avhad Jalindar Balasaheb	हवामान व आरोग्य
4.		Bhusal Bhusan suresh	गावातील प्रमुख व्यवसाय
5.		Bidve Apesha Nandu	वन संवर्धन - काळाची गरज
6.		Bondre Suraj Mahadu	आपती आणि आपती व्यवस्थापन
7.		Burkul Anil Sanjay	जागतिक तापमानवाढ - अभ्यास
8.		Datir Sarika laxman	भारतीय वने
9.		Dewade Chetan Suresh	मेंढी पालन
10.		Dushing Vaibhav Ashok	सुगंधी फुलशेती अभ्यास
11.		Fulpagar Sushant Hari	महाराष्ट्रातील वनसंपदा
12.		Gaikwad Abhishek Angad	पशुपालन
13.		Gaikwad Pratiksha Ramesh	औषधी वनस्पती
14.		Gaikwad Rahul Balu	वाहन, वाहतूक साधने
15.		Gapale Shubhangi Rajendra	भूमी प्रदूषण
16.		Gite Aniket Ramesh	औषधी वनस्पती
17.		Hajare Poonam Sampat	प्रदूषण व मानवी आरोग्य
18.		Halnar Shital lahanu	भारतीय नदीजोड प्रकल्प
19.		Harde Krushna Changdeo	उर्जा आणि उर्जेचे स्रोत
20.		Hinge Vaishali Shivaji	वन संवर्धन
21.		Jedgule Priya Devram	दळणवळण सोई
22.		Jedgule Priyanka Ramnath	शेती विकासातील अडथळे
23.		Jori Mukund Shantaram	संतांचे पर्यावरण
24.		Joshi Renuka Dnyandeo	दुर्घट व्यवसाय व शेती
25.		Kadam Pravin Bhaskar	बदलते ऋतुचक्र
26.		kale Rushikesh Bhagwan	मानवी आरोग्य





27.	Kale Shreya Babasaheb	महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय
28.	Kharat Akshay Sunil	वन उत्पादन
29.	Kharat Vikas Sunil	भारतीय पक्षी
30.	Khemnar Akshay Bhikaji	जल प्रदूषण
31.	Khemnar Rahul Dattatray	मानवी आजार व पर्यावरण
32.	kolekar Reshma Dagadu	औषधी वनस्पती शेती- एक वरदान
33.	Mali Akshay Ashok	औद्योगिकीकरण
34.	Mali Renuka Rohidas	जल साक्षरता अभियान
35.	Mali Vilas Sanjay	उर्जा आणि उर्जेचे स्रोत
36.	More Vishal Babasaheb	भारतीय वने
37.	Muntode Sampada Anil	जल स्त्रोत
38.	Nagare Monika bharti Suresh	भारतीय पशुपालन
39.	Nagare Nitin Balasaheb	मेंढी पालन
40.	Nagare Sandip Sonyapunu	सुगंधी फुलांचा अभ्यास करणे
41.	Nagare Vishal Laxman	महाराष्ट्रातील वनसंपदा
42.	Nagare Vishal Subhash	पशुपालन
43.	Nagare Yogita Sahebrao	औषधी वनस्पती
44.	palande Akash Balasaheb	वाहन, वाहतूक साधने
45.	Palghadmal Swetali Shashikant	हवामानातील बदलाचे परिणाम
46.	Pathare Komal Dnyaneshwar	गावाचा भौगोलिक अभ्यास
47.	Pawade Ankita babasaheb	पर्यावरण व पारंपारिक शेती
48.	Phad Akshay Shivaji	आदिवासी संस्कृती व पर्यावरण
49.	Pilgar Ganesh Sakharam	पर्यावरण पूरक शेती
50.	Pund Dipak Sopan	रासायनिक खते, परिणाम व फायदे
51.	Rajpurohit Vinakuwar Shailsingh	पर्यावरण आणि मानव
52.	Rakte Datta Namdev	जल प्रदूषण
53.	Rakte Nilesh Raghunath	ध्वनी प्रदूषण
54.	Rupnar Rushikesh Shankar	ठिकं सिंचन – एक वरदान
55.	Rupnar Sima Shankar	जल प्रदूषण





56.	SYBCOM-Environmental Awareness	Salave Parasram Balasaheb	फळ उत्पादन
57.		Sanap Sonali Radhuji	भारतातील पिके व त्याची माहिती
58.		Sangale Kajal Dipali	वाढत्या तापमानाचे परिणाम
59.		Sangale Sagar Raosaheb	जल प्रदूषण
60.		Shaikh Shabbir valimohamad	भारतीय आयुर्वेदिक वनस्पती
61.		Shendkar Tatyasaheb Sitadram	भारतीय वने
62.		Shinde Madhuri Gitaram	औषधी वनस्पती
63.		Tambe Mahesh Annasaheb	वन्य जीव
64.		Ugalmugale Vipul Vikram	सेंद्रिय शेती
65.		Wachaure Tushar Goraksh	गांडूळ खत प्रकल्प
66.		Amale Vishal Bhima	To study the Disaster Management
67.		Andhale Ashok Bhausaheb	To study Forest Conservation is a need of an hours
68.		Andhale Avinash Madhukar	To study of Herbal Medicine Plant
69.		Bhand Manisha Shripat	To Study of Sound Pollution
70.		Bhosale Vaishnavi Sanjay	To study Forest Conservation is a need of an hours
71.		Bhusal Akshay Namdeo	To Study of Air Pollution
72.		Bondre Chaitali Nandu	To Study of solar Energy
73.		Bondre Kanchan Subhash	To study Forest Conservation is a need of an hours
74.		Bondre Pralhad Bhausaheb	To Study the Soil Pollution
75.		Borhade Ashwini Bhausaheb	To Study of Sound Pollution
76.		Burkul Balasaheb Pandharinath	To Study the Air Pollution
77.		Burkul Shwetali Maruti	To Study the Soil Pollution
78.		Chavan Nagesh Balasaheb	To Study solar Energy
79.		Dabhade Radhika Nilesh	To Study the Global Warming
80.		Datir Dipali Madhukar	To study Forest Conservation is a need of an hours
81.		Dengale Akshay Lahanbhau	To Study the Sound Pollution
82.		Dengale Priyanka Sudhakar	To Study solar Energy
83.		Deshmukh Deepak Anil	To Study the Soil Pollution
84.		Durgude Hrishikesh Ravindra	To Study the Sound Pollution
85.		Gaikwad Pratiksha Suresh	To study Forest Conservation is a





		need of an hours
86.	Ghode Babasaheb Eknath	To Study Energy Sources
87.	Gite Chaitanya Bharat	To Study the Global Warming
88.	Gite Ganesh Sampat	To Study the Air Pollution
89.	Gite Kajal Maruti	To study Forest Conservation is a need of an hours
90.	Gite Kalyani Ramesh	To Study the Sound Pollution
91.	Gite Prashant Balasaheb	To Study solar Energy
92.	Gite Pravin Bhausaheb	To Study Energy Sources
93.	Gite Sunil Shivaji	To Study the Soil Pollution
94.	Gite Supriya Dnyandeo	To Study the Global Warming
95.	Gite Suraj Eknath	A Study of Environment Awareness
96.	Gite Vaishali Kashinath	To study Forest Conservation is a need of an hours
97.	Hajare Krishna Maruti	To Study the Sound Pollution
98.	Hajare Saurabh Changdev	To Study the Soil Pollution
99.	Halnar Kalyani Sanjay	To Study solar Energy
100.	Halnor Sachin Balasaheb	To Study the Global Warming
101.	Ilag Sagar Ramkrishna	To Study Energy Sources
102.	Jadhav Sonaji Kailas	To Study solar Energy
103.	Jedgule Rohan Ganpat	To Study Energy Sources
104.	Jori Yogita Devaka	To Study the Soil Pollution
105.	Kambale Harshada Bharat	To Study the Soil Pollution
106.	Khemnar Abijit Bausaheb	To study Forest Conservation is a need of an hours
107.	Khemnar Roshani Dattatray	To Study solar Energy
108.	Kulthe Sakshi Sharad	To Study the Air Pollution
109.	Laware Pradip Bhagwat	To Study the Global Warming
110.	Limbore Ashvini Somnath	To Study Energy Sources
111.	Maid Divya Balasaheb	To Study the Sound Pollution
112.	More Ashlesha Dnyandeo	To Study the Global Warming
113.	More Gaytri Vitthal	To Study the Soil Pollution
114.	More Priyanka Ganesh	To Study solar Energy
115.	Nagare Aarti Digambar	To Study the Air Pollution
116.	Nagare Ashvini Madhav	To study Forest Conservation is a need of an hours
117.	Nagare Dipali Balasaheb	To Study the Soil Pollution





118.		Nagare Nisha Laxman	To Study the Sound Pollution
119.		Pabal Rutuja Navnath	A Study of Environment Awareness
120.		Phad Ashwini Rajendra	To Study Energy Sources
121.		Phad Rutuja Shivaji	To Study solar Energy
122.		Phatangare Rohini Vasant	To study Forest Conservation is a need of an hours
123.		Pilgar Jyoti Ravsaheb	To Study the Soil Pollution
124.		Pilgar Rohini Bausaheb	To Study the Global Warming
125.		Sanap Sudarshan Sakharam	To Study Energy Sources
126.		Sangale Shubhangi Dinkar	To Study the Sound Pollution
127.		Sangale Snehal Dattatraya	To Study the Sound Pollution
128.		Sangale Vaibhav Laxman	To Study the Global Warming
129.		Sarbande Nikita Digambar	To study Forest Conservation is a need of an hours
130.		Sasane Sanket Gandas	To Study the Air Pollution
131.		Shepal Abhishek Vijay	To Study the Sound Pollution
132.		Shinde Shubhangi Sampat	A Study of Environment Awareness
133.		Shinde Sonali Rajendra	To Study the Global Warming
134.		Shirtar Priyanka Ramesh	NA
135.		Sose Pravin Bausaheb	To Study the Air Pollution
136.		Sul Bhimashankar Sukhadeo	To Study Energy Sources
137.		Tajane Vrushali Dnyaneshwar	A Study of Environment Awareness
138.		Tambe Aarti Bapusaheb	To Study the Water Pollution
139.		Tambe Satvika Babasaheb	To Study the Global Warming
140.		Ugalmugale Akshay Laxman	To Study the Soil Pollution
141.		Umbarkar Sayli Prabhakar	To Study the Sound Pollution
142.		Umbarkar Vijay Jagannath	To study Forest Conservation is a need of an hours
143.		Varpe Pravin Kailas	To Study the Air Pollution
144.		Walzade Amol Ashok	To Study the Sound Pollution
145.	SYBSc-Environmental Awareness	Bhandari Sejal Jayantilal	Pollution of Spraying pesticide
146.		Bhusal Aniket Ajendra	Medicinal plant
147.		Datir Navnath Ashok	Noise Pollution
148.		Divekar Rutuja Dattatraya	Noise Pollution
149.		Dokhe Nirmala Sanjay	Noise Pollution
150.		Gadekar Jayshree Gopala	Pollution





151.	Gadekar Rugved Sanjay	Air Pollution
152.	Gaikwad Arti Arun	Pollution
153.	Gaikwad Durga Vilas	Medicinal Plant
154.	Gaikwad Nikita Makarand	Air Pollution
155.	Gaykhe Kalyani Rajendra	Noise Pollution
156.	Ghuge Kiran Annasaheb	Pollution
157.	Ghuge Vaishali Ashok	Insect pest
158.	Gite Ashvini Raosaheb	Noise Pollution
159.	Gite Pallavi Sanjay	Medicinal Plant
160.	Gulave Vyankatesh Dattatray	Insect
161.	Hodgar Arti Sanjay	Medicinal Plant
162.	Ile Rahul Tukaram	Pollution Soil ,Water
163.	Mali Archana Dattatraya	Medicinal Plant
164.	Mengnar Akshada Thaka	Noise Pollution
165.	Mhaske Anupama Rajendra	Medicinal Plant
166.	More Amol Balasaheb	Water Pollution
167.	More Shalini Machhindra	Medicinal Plant
168.	Nagare Manish Maruti	Global Warming
169.	Nagare Rushikesh Bausaheb	Air pollution
170.	Nagare Santosh Shivram	Pollution
171.	Nagare Vishavdhnaya Gangaram	Medicinal Plant
172.	Nirmal Sandesh Bausaheb	Air pollution
173.	Pabal Prajka Sopan	Source of energy
174.	Pachpind Triveni Ambadas	Pollution
175.	Palande Akash Sonyabapu	Pollution
176.	Pawade Piyushkrushna Sunil	Rain Water
177.	Pawar Bhakti Sudhakar	Water pollution
178.	Puri Akash Bharat	Noise pollution
179.	Rahane Snehal Balu	Water Pollution
180.	Salve Komal Eknath	Pollution
181.	Sangale Kajal Subhash	Pollution
182.	Shaikh Alfiya Rafik	Water Pollution
183.	Shaikh Liyakat Shafi	Pollution
184.	Shaikh Rahim Bashir	All pollution
185.	Shaikh Shahrukh Ajij	Plastic Recycling
186.	Shejul Snehal Sanjay	Insect
187.	Shendkar Manjusha Annasaheb	Pollution





188.		Shinde Payal Dnyaneshwar	Pollution
189.		Shinde Pratiksha Santosh	Water pollution
190.		Shinde Priya Deepak	Light pollution
191.		Talekar Samir Ganpat	Disaster Management
192.		Ugalmugale Vanita Bhanudas	Rain water
193.		Umbarkar Komal Ashok	Air pollution
194.		Varpe Shital Babasaheb	Air Pollution
195.		Varpe Vikas Vilas	Noise pollution
196.		Vyawhare Amol Rajendra	Noise Pollution
197.		Andhale Ajit Sopan	Visit at Mahableshwar -Raigad
198.	FYBA	Andhale Jayshree Vilas	
199.		Andhale Mayur Pandurang	
200.		Andhale Vaishnavi Arjun	
201.		Bamhane Savita Sahebrao	
202.		Barde Kiran Sharad	
203.		Barde Rupali Balu	
204.		Barde Rushikesh Laxman	
205.		Bhadakwad Ashvini Ashok	
206.		Bhadakwad Nikhil Ashok	
207.		Bhavar Vikas Babasaheb	
208.		Bhosale Pravin Raosaheb	
209.		Bhosale Sakharam Jagannath	
210.		Bhusal Shubham Khandu	
211.		Bhusal Tejas Vilas	
212.		Bhusal Vaibhav Bausaheb	
213.		Bhusari Sonyabapu Sayaji	
214.		Bhusari Vishal Raju	
215.		Bidve Sachin Bausaheb	
216.		Bidve Vishal Subhash	
217.		Borhade Mahendra Sakhahari	
218.		Burkul Suraj Bhagwat	
219.		Chavan Mangesh Raosaheb	
220.		Daradi Sagar Balasaheb	
221.		Datir Mayur Namdeo	
222.		Datir Prajka Kailas	
223.		Datir Prashant Eknath	
224.		Datir Ramesh Govind	





225.	Datir Yogesh Bapusaheb
226.	Deshmukh Aniket Jagannath
227.	Dighe Dipak Datta
228.	Gade Sujeet Ramesh
229.	Gadekar Bharat Tabaji
230.	Gadekar Dipali Subhash
231.	Gagare Pratik Subhash
232.	Gaikwad Akshay Raosaheb
233.	Gaikwad Pranali Dilip
234.	Gaikwad Sandip Sanjay
235.	Gaikwad Swapnil Shaligram
236.	Ghuge Jyoti Lahanu
237.	Ghuge Kalpana Damodhar
238.	Ghuge Swati Lahanu
239.	Gite Kiran Vitthal
240.	Gite Laxman Baburao
241.	Gite Sudarshan Nanaheb
242.	Hajare Sunita Bhagwat
243.	Jagdhane Akshada Gorakh
244.	Jedgule Karan Devram
245.	Jori Avinash Govind
246.	Jori Vaibhav Kailas
247.	Kadam Sarthak Balasaheb
248.	<b>Kadam Suraj Balasaheb</b>
249.	Kahar Amit Balasaheb
250.	kakad Siddharth Tukaram
251.	Kangane Shobha Babasaheb
252.	Kanse Somnath Bhaskar
253.	Khaire Sandip Rakhamra
254.	Khemnar Kavita Vaman
255.	Khemnar Prashant Subhash
256.	Kolse Vaibhav Shivaji
257.	Labade Rajesh Babasaheb
258.	Laware karan Rajendra
259.	Magar Priti Pravin
260.	Mali Archana Balasaheb





261.	Mali Rahul Balasaheb
262.	Mali Varsha Balasaheb
263.	Mandhare Komal Kishor
264.	Mandhare Nitin Dnyandeo
265.	Mandhare Pratik Narayan
266.	Mhaske Kamesh Gangadhar
267.	More Sachin Prakash
268.	Mundhe Shubham Ramesh
269.	Muntode Manoj Prakash
270.	Muntode Rohit Ashok
271.	Nagare Ajay Sakharam
272.	Nagare Ashok Suryabhan
273.	Nagare Avinash Subhash
274.	Nagare Sachin Bhausaheb
275.	Nagare Sachin Dadahari
276.	Nagare Surbhi Subhash
277.	Nalawade Abhilesh Balasaheb
278.	Pande Manisha Ramhari
279.	Patole Shivvitthal Uttam
280.	Pawar Kanchan Ramesh
281.	Pawar Naredra Govind
282.	Phad Atul Bapurao
283.	Phad Avinash Madhukar
284.	Phad Rohit Maruti
285.	Phad Rupali Dasharath
286.	Pimpale Sham Raosaheb
287.	Sangale Akash Ambadas
288.	Sangale Gorakshnath Dattu
289.	Sangale Nilesh Kailas
290.	Sarode Mahesh Anil
291.	Satpute Dipak Dattatraya
292.	Shelke Gaurav Somnath
293.	Shelke Vijay Bhaskar
294.	Shendkar Atish Changdeo
295.	Shikhare Shubham Pandurang
296.	Shinde Akshay Sanjay





297.		Shinde Mangesh Ashok	
298.		Shinde Rohan Santosh	
299.		Shinde Shubham Somnath	
300.		Sose Tushar Arun	
301.		Sul Adika Lahanu	
302.		Suryawanshi Ramdas Hari	
303.		Tambe Akshay Babasaheb	
304.		Thorat Sushant Suresh	
305.		Thorat Vishal Bhaskar	
306.		Varpe Dipak Namdeo	
307.		Varpe Vasant Krushna	
308.		Wadekar Ankita Somnath	
309.		Walzade Gaurav Anil	
310.		Wayal Suvarna balasaheb	
311.		Yarmal Akshay Dryandeo	
312.	TYBA	Burkul Poonam Sanjay	Visit at Mahableshwar -Raigad
313.		Muntode Nandini Babasaheb	
314.		Joshi Shubhangi Thamaji	
315.		Sangale Shubham Narayan	
316.		Kolekar Anil Devram	
317.		Khilari Rahul	
318.		Bhosale Amol	
319.		Wakchaure Ganesh	
320.	T.Y.B.Com	Babar Sujit Laximan	Visit at Pali-Raigad
321.		Bamhane Avinash Subhash	
322.		Bhadakwad Kajal Sukhadeo	
323.		Bhadakwad Madhuri sukhadeo	
324.		Bhadakwad Somnath Suresh	
325.		Bhusal Rohit Bausaheb	
326.		Chaudhar Sandip Laximan	
327.		Chavan Poonam Haushiram	
328.		Datir Dipali Dadahari	
329.		Divte Rohini Gitaram	
330.		Gaikawad Jyoti Gitaram	
331.		Gawade Priyanka Raosaheb	
332.		Ghuge Aniket viJay	
333.		Ghuge Gurunath Bausaheb	





334.	Ghuge Kajal Ravsaheb
335.	Ghuge Nilesh Dattatray
336.	Ghuge Priti Rajendra
337.	Ghuge Shilpa Bhausaheb
338.	Ghuge Vanita Subhash
339.	Ghuge Vishal Shankar
340.	Gite Priyanka Bhausaheb
341.	Golwad Priyanka Suresh
342.	Gunjal Akash Dilip
343.	Hajare Sonali Sampat
344.	Hajare Sumit Mhalu
345.	Ighe Sagar Sampat
346.	Jadhav Amol Tukaram
347.	Jadhav Pallavi Balasaheb
348.	<b>Kadalag Priyanka Rajendra</b>
349.	Kadam Amit Ashok
350.	Kangane Devendra Sanjay
351.	Kangane Kalpana Sanjay
352.	Kangane Komal Namdeo
353.	Kangane Namrata Baburao
354.	Khaire Rupali Bhimraj
355.	khemnar Aparna Kisan
356.	Khemnar Payal Satish
357.	Kute Ashok Bhaskar
358.	Lokhande Rupali Baban
359.	Nagare Kalpesh Kailas
360.	Nagare Pooja Maruti
361.	Nagare Viddya Sampat
362.	Pawar Rajendra Nandu
363.	Phad Gauraw Dilip
364.	Phanse Shubhangi Bhima
365.	Sabale Yuvraj Navnath
366.	Sanap Sonali Navnath
367.	Sanap Sunil Sakhararam
368.	Sangale Sachin Sudam
369.	Sangale Sagar Babasaheb
370.	Sangale Shital Ambadas
371.	Sarode Komal Pandurang





372.		Sasane Pooja Raju
373.		Sayyad Ayesha Latif
374.		Shelake Bharti Suresh
375.		Shinde Komal Anil
376.		Sose Ravindra Dinkar
377.		Sose Samadhan Dagadu
378.		Tambe Dhanjay Ashok
379.		Tambe Harshada Gangadhar
380.		Thorat Diksha Dilip
381.		Udawant Pragati Ravindra
382.		Ugalmugale Tejal Arun
383.		Varpe Rahul Haushiram
384.		Wabale Vrushali Ganpat
385.		Waghmare Gauri Bausaheb
386.	F.Y.B.Sc	Admane Vaishnavi Dattatray
387.		Andhale Pooja Dattatraya
388.		Andhale Vishal Gavaram
389.		Avhad Poonam Sopan
390.		Bachkar Nikita Govardhan
391.		Barde Vaibhav Nivrutti
392.		Barde Vijaya Laxman
393.		Bhokare Poonam Anil
394.		Bhosale Pravin Bausaheb
395.		Bhosale Shobha Prabhakar
396.		Bhusal kirti Gorakshanath
397.		Bidave Ganesh Popat
398.		<b>Bondre Aniket Suresh</b>
399.		Bondre Priyanka Rajendra
400.		Bondre Sakshi Sandip
401.		Bondre Samiksha Nandu
402.		Bramhane Kunal Arun
403.		Bramhane Sarthak Dilip
404.		Chaudhar Jayant Bhivraj
405.		Chaudhari Chaitali Ashok
406.		Chavan Ashwini Kailas
407.		Daradi Rahul Eknath
408.		Datir Pratiksha Balasaheb
409.		Datir Sangita Bausaheb





410.	Datir Vanita Damu
411.	Datir Yogesh Dhodiram
412.	Dhamale Pravin Lahanu
413.	Dongare Nikita Ramnath
414.	Gadekar Aditi Nanaheb
415.	Gadhave Sachin Santosh
416.	Gaikwad Shraddha Shivaji
417.	Ghuge Arjun Annasaheb
418.	Ghuge Dhanshri Bhima
419.	Ghuge Dipali Babasaheb
420.	Ghuge Satish Gajanan
421.	Ghuge Shreya Rajesh
422.	Gite Ashwini Shivaji
423.	Gite Indrabhan Shankar
424.	Gite Rushikesh Ravsaheb
425.	Gite Soyam Raosaheb
426.	Godge Prajval Gurunath
427.	Gosavi Ketaki Prakash
428.	Hundare Monika Gorakh
429.	Jadhav Priyanka Sanjay
430.	Jondhale Akash Ashok
431.	Kadam Mayuri Dinkar
432.	Kadam Rani Shivani
433.	Kadam Sumit Dnyaneshwar
434.	Kale Mayuri Anil
435.	Kale Shubham Gorakh
436.	Khamkar Hrishikesh Bhagwan
437.	Kharat Pratiksha Prakash
438.	khose Prajakta Balasaheb
439.	Kshirsagar Prasad Sanjay
440.	Kuldharan Kalyani Tanhaji
441.	Labade Jyoti Ramdas
442.	Laware Puja Navanath
443.	Mandhare Kiran Vijay
444.	Mandhare Vikrant Kailas
445.	Mankar Omkar Annasaheb
446.	Mhaske Nikhil Suresh
447.	Mhaske Prajakta Sandip





448.		Muntode Abhishek Sanjay	
449.		Nagare Akshada Balasaheb	
450.		Nagare Kajal Rajendra	
451.		Nagare Kaveri madhav	
452.		Nagare Kiran Dinkar	
453.		Nagare Sejal Sanjay	
454.		nagare Sonali Maruti	
455.		Pabal Prachi Ram	
456.		Pabale Akanksha Rambhau	
457.		Patole Kiran Santosh	
458.		Pawade Ganesh Somnath	
459.		Ranawat Mayakuvar	
		Onkarsingh	
460.		Rupwate Ankita Ravsaheb	
461.		Salunke Avinash Gangadhar	
462.		Satpute Ganesh Sampat	
463.		Shaikh Muskan Janmohamad	
464.		shelke Suyog Prabhakar	
465.		Shinde Ashutosh Tukaram	
466.		Shinde Chaitali Suresh	
467.		Suryawanshi Narendra Ramesh	
468.		Tajane Mayuri Sanjay	
469.		Tajane Priti Ashok	
470.		Talole Satyam Dattatray	
471.		Tambe Nikita Abasaheb	
472.		Tambe Rutuja kisan	
473.		Thorat Ishwar Goraksh	
474.		Varpe Ravina Bapusaheb	
475.		Wadekar Akshay Rajendra	
476.		Wagh Kavita Digambar	
477.		Wagh Mayur Rambhau	
478.		Wagh Pratibha Rambhau	
479.		Wagh Vishal Anil	
480.		Wagh Vishal Haribhau	
481.		Walhekar Pratibha Laxman	
482.		Wani Tejas Sunil	
483.	S.Y.B.Sc	Andhale Saurabh Nandkishor	Visit at Vani -Saputara
484.		Bambale Priyanka kisan	





485.	Bansode Sahil Babasaheb
486.	Bhandari Sejal Jayantilal
487.	Bhusal Aniket Ajendra
488.	Datir Navnath Ashok
489.	Divekar Rutuja Dattatraya
490.	Dokhe Nirmala Sanjay
491.	Gadekar Jayshree Gopala
492.	Gadekar Rugved Sanjay
493.	Gaikwad Arti Arun
494.	Gaikwad Durga Vilas
495.	Gaikwad Nikita Makarand
496.	Gaykhe Kalyani Rajendra
497.	Ghuge Kiran Annasaheb
498.	<b>Ghuge Vaishali Ashok</b>
499.	Gite Ashvini Raosaheb
500.	Gite Pallavi Sanjay
501.	Gulave Vyankatesh Dattatray
502.	Hodgar Arti Sanjay
503.	Ile Rahul Tukaram
504.	Mali Archana Dattatraya
505.	Mengnar Akshada Thaka
506.	Mhaske Anupama Rajendra
507.	More Amol Balasaheb
508.	More Shalini Machhindra
509.	Nagare Manish Maruti
510.	Nagare Rushikesh Bhausaheb
511.	Nagare Santosh Shivram
512.	Nagare Vishavdhnaya Gangaram
513.	Nirmal Sandesh Bhausaheb
514.	Pabal Prajka Sopan
515.	Pachpind Triveni Ambadas
516.	Palande Akash Sonyabapu
517.	Pawade Piyushkrushna Sunil
518.	Pawar Bhakti Sudhakar
519.	Puri Akash Bharat
520.	Rahane Snehal Balu
521.	Salve Komal Eknath
522.	Sangale Kajal Subhash
523.	Shaikh Alfiya Rafik





524.		Shaikh Liyakat Shafi	
525.		Shaikh Rahim Bashir	
526.		Shaikh Shahrukh Ajij	
527.		Shejul Snehal Sanjay	
528.		Shendkar Manjusha Annasaheb	
529.		Shinde Payal Dnyaneshwar	
530.		Shinde Pratiksha Santosh	
531.		Shinde Priya Deepak	
532.		Talekar Samir ganpat	
533.		Ugalmugale Vanita Bhanudas	
534.		Umbarkar komal Ashok	
535.		Varpe shital Babasaheb	
536.		Varpe Vikas Vilas	
537.		Vyawhare Amol Rajendra	
538.	T.Y.BSc	Ambedkar Aniket Balasaheb	
539.		Andhale Abhijit Bhausaheb	
540.		Bangaiya Dhananjay Rajendra	
541.		Bhagat Ravindra Vijay	
542.		Bhosale Amol Babasaheb	
543.		Bhosale Manisha Ravsaheb	
544.		Bhusal Priyanka Sanjay	
545.		Bhusal Suvarna Kailas	
546.		Bhusari Kailas Sayaji	
547.		Borude Prerna Vijay	
548.		Daradi Vishal Balasaheb	
549.		Datir Dipali Ramnath	
550.		Datir Rupali Namdeo	
551.		Datir Shubham Suryabhan	
552.		Dighe Kiran Vijay	
553.		Dongare Ashvini Ramdas	
554.		Gadekar Mayuri Sudhakar	
555.		Gadekar Nikhil Gajanan	
556.		Gagare Kiran Balu	
557.		Gagare Krushna Sanjay	
558.		Gaikawad Dipali Dattatray	
559.		Gaikawad Gaurav Anil	
560.		Gaikawad Prasad Ashok	
561.		Gaikawad Pratik purushottam	
562.		Gaikawad Sarika Bhikahari	
563.		Gaikawad Vishakha Babasaheb	

Padmashri. Dr. V. V.P Sugar  
Industries, Pravaranagar and  
K.V.K Babhaleshwar





564.	Gaikwad Avinash Sarjerao
565.	Ganore Swati Sanjay
566.	Gholap Nutan Sanjay
567.	Ghuge Pramila Namdeo
568.	Gite Hrishikesh Kanhu
569.	Gite Kanchan Bajirao
570.	Hajare Ujjwala Sopan
571.	Jadhav Ganesh Ramesh
572.	Jadhav Mrunal Sambhaji
573.	Jagtap Komal Ravaheb
574.	Jangam Omkar Sudhir
575.	Joshi Dipak Sahebrao
576.	Joshi Ganesh ashok
577.	Joshi Varsha Shankar
578.	Kadam Nilesh Sunil
579.	Kadam Shubham Shivnath
580.	Kale akshay Radhakisan
581.	Kale Sonali Babasaheb
582.	Kale Sonyabapu Prakash
583.	Kangane Dipak Pandharinath
584.	Khemnar Hirabai Muktaji
585.	Khemnar Umesh Rajendra
586.	Khilari Varsha Vishnu
587.	Labade Amol Balasaheb
588.	Londhe Saurabha Chandrabhan
589.	Mahanubhav Sapana Popat
590.	Mali Pravin Balasaheb
591.	Mule Pooja Ambadas
592.	Muntode Rutuja Sampat
593.	Nagare Anisha Sanjay
594.	Nagare Bharat Mothyabhau
595.	Nagare Kanchan Balasaheb
596.	Nagare Pandurang Ramkrushna
597.	Nagare Rahul Dinkar
598.	<b>Nagare Reshma Dashrath</b>
599.	Nagare Shital Bhausaheb
600.	Nighute Rushikesh Narendra
601.	Pathan Karishma Kamruddin
602.	Patole Nawnath Ashok
603.	Paulbudhe Avani Sanjay





604.	Pawar Kalpana Bhaskar
605.	Rakecha Nikita Kailas
606.	Sangale Komal Sanjay
607.	Sangale Sonali Shivaji
608.	Shejul Rutuja Dattatray
609.	Shelake Sonu Rajendra
610.	Shinde Pooja Appasaheb
611.	Shinde Shubhangi Sanjay
612.	Sonawne Abhijeet Sanjay
613.	Sonawne Pranali Vilas
614.	Sose Macchindra Vitthal
615.	Sose Shrikant Haribhau
616.	Talekar Aishwarya Sanjay
617.	Tambe Monika Navnath
618.	Tambe Pankaj Subhash
619.	Tambe Sachin Suryabhan
620.	Tambe Shraddha Ashok
621.	Thorat Kajal Ashok
622.	Thosar Rutika Laximan
623.	Umbarkar Shital Ashok
624.	Virkar Priyanka Bhimaji
625.	Walhekar Gayatri Dilip
626.	Walhekar Gitanjali Balasaheb
627.	<b>Walhekar Mayur Ganpat</b>
628.	Walhekar Pallavi Babasaheb
629.	Walzade Prashant Anil



ATTESTED  
*Dabli*  
**IIC Principal**  
Arts. Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738



### 1.3.3.1. Number of students undertaking project work/field work / internships

Sr.No	Sr. no. of DVV	Name of the Student	Class	Date of Visit/ Project Work	Name of Project title/Field visit place
1	3	Amale Gitanjali kailas	SYBA	12/02/2020	भारतीय फुलशेती
2	8	Bondre Suraj Mahadu	SYBA	12/02/2020	आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन
3	13	Fulpagar Sushant Hari	SYBA	12/02/2020	महाराष्ट्रातील वनसंपदा
4	18	Gite Aniket Ramesh	SYBA	12/02/2020	ओषधी वनस्पती
5	23	Jedgule Priya Devram	SYBA	12/02/2020	दळणवळण सोई
6	28	kale Rushikesh Bhagwan	SYBA	12/02/2020	मानवी आरोग्य
7	35	Mali Akshay Ashok	SYBA	12/02/2020	औद्योगिकीकरण
8	44	Nagare Vishal Subhash	SYBA	12/02/2020	पशुपालन
9	59	Sanap Sonali Radhuji	SYBA	12/02/2020	भारतातील पिके व त्याची माहिती
10	100	Hajare Saurabh Changdev	SYB.Com	12/02/2020	To Study the Soil Pollution
11	150	Divekar Rutuja Dattatraya	S.Y.B.Sc	12/02/2020	Noise Pollution
12	200	Andhale Jayshree Vilas	FYB.A	03/02/2020	Mahableshwar-Raigad
13	250	Kadam Suraj Balasaheb	FYB.A	03/02/2020	Mahableshwar-Raigad
14	300	Shinde Rohan Santosh	FYB.A	03/02/2020	Mahableshwar-Raigad
15	350	Kadalag Priyanka Rajendra	TYB.Com	11/02/2020	Pali - Raigad
16	400	Bondre Aniket Suresh	F.Y.B.Sc	9/01/2020	Agricultural farm insect collection Ashvi kd Village.





17	450	Muntode Abhishek Sanjay	F.Y.B.Sc	9/01/2020	Agricultural farm insect collection Ashvi kd Village.
18	500	Ghuge Vaishali Ashok	S.Y.B.Sc	29/01/2020	Vani-Saputara
19	550	Daradi Vishal Balasaheb	T.Y.B.Sc	05/12/2019	Pad. Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-operative Sugar Industry Pravaranagar
20	600	Nagare Reshma Dashrath	T.Y.B.Sc	05/12/2019	Pad. Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-operative Sugar Industry Pravaranagar
21	629	Walhekar Mayur Ganpat	T.Y.B.Sc	05/12/2019	Pad. Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-operative Sugar Industry Pravaranagar



ATTESTED  
*Dabu*  
I/C Principal  
Arts. Commerce. Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

छन्दा. वाणिज्य, प्रौद्योगिकी व संशोधन महाविद्यालय  
नांव - कुमारभाले शीतांजली  
कुलास

विषय - पर्यावरण

प्राचल्य घटक - मानवीय फुलशेती  
मार्गदर्शक - प्रा. पर्वत एन. एल.

2019-20



ATTESTED

Public

Principal

A.P. Government Science & Commerce College, Raigarh  
Raigarh (C.G.) - 496001

# आनुष्ठानिक

अंक घटक

प.र.

१ प्रसावन

?

२ पुलरेली भज


?

३ प्रकाश

?

४ राष्ट्रवंश

?



ATTESTED

*Dash*  
TIC Principal

Arts, Commerce, Science & Comp College, Ashw. Ka.  
Tal. Sarangpur, Dist. Alwar, Rajasthan 313733

# प्रस्तावना

Page No.

Date

मेंदु मोरावा पिकाये भैविट्ट्ये महाले या  
 पिकाये क्लास्समध्ये दैहिन्याजे कमी पाऊचावर र कोणत्याही  
 जमिनित घेणारे कापड्याची पीक त्याठे मेंदु टे पीक  
 फ्रेडायर हिकांनी जास्त चिकले याचे मुख्यातीला नगलेले पुल  
 कळी देक नयेश्वराही कळी उरस्थेतप रुक्कावेत त्यामुळे माडाची  
 इमार्खीप्राढ चांगाली होलि भेंदुची पुले पूर्व उमलेली  
 झालस्थित बोडबीत सुरु दोव्याचा कालावटी २.५ ने ३  
 महिने बाजारमाकाया छंडाल घावा भेंदुची पुल  
 माडावर ५ ने ६ दिवस बाकरात खत्राची पदिली  
 माश लागावडी नंबर १००५६ दिवसांनी हांगुडार  
 १९:१९:१९ / नम्र: पालाश: रुपुरुप १२.५० किलो  
 खत्राची पुस्तकी मात्रा पुले निव्यास सुरवात  
 हाल्यावर हांगुडार १०:२६:२६ / नम्र: पालाश  
 रुपुरुप २५ किलो पाणी पारसांका झोडप्पा तर  
 जमिनीच्या छकारानुसार पाणी हुयारे पारसांक्याल  
 पाणी ज्ञाचणार नाही याची काळजी द्यावी  
 जमिनीच्या स्कानुसार राफेसा परिस्थितीत चुरपॅनी  
 नींदूनी ज्ञाल्यावर पाणी हुयारे येतु सदैः झोडप्पा  
 प्रथे पारसा नसतज्जा ४ दिवसाच्या भंतराने पाणी  
 हुयारे खत्र हिल्यानंतर पाणी हुयारे झांडा काढी  
 ज्ञालोपासून पुले पोखर्याच्या काळत पाणी कमी पडू  
 देक्कु अशे महाराष्ट्रील हगमानावर हे पीक होता  
 येते मात्र तुकड्यम जोराचा चारस, क्लूट उन उ कडक  
 थंडी या पिकाला मानावत नाही. दाखल्या ते मर्यादा  
 जमिनीत भरपूर पुले र रेहोर भांडेट हंडाम चा  
 कोटी भाष्य होगार, तर भांडी काळ्या जमिनीत  
 माडाया विरताराने पुलाच्या हंडाम लोरगार  
 उपाहनावर दी परिणाम होता

ATTESTED

*Dabu*

JJC Principal  
Ms Commerce, Science & General Admin.  
1st Semester DM. Amravati 413735

पूलशीती का शारीर १

गुरुभीरं सागत रोजगाराछ्या राहना ची कमतरता आहे इलव्या  
स्त्रीची लंडीन जमीन आहे शीरी ते इमुळ वीरन उपनीमिक्के  
भाईन आहे शीरीचे कमी होत जाऊने तेप्रे कृषी साजाची  
कमी उपायका ते जास्तीपा उपायन छर्च वैसरक्षाची बाजारके  
यामुळे शीरी ते पर्यायाने साधन शीतकडी उंटुचनीत येत आहे  
उक्तोने रहिभाडी स्थानोल्लऱ्याची तेक नद्यान शीतक्षयावर चेते भासा  
परिस्थिती मध्ये कमी होगत कमी उपायन छर्चनि नियमित  
उपन्न मिळते यामुळे शीतक्षयाची उमायिके ननर ते निरन्तरान  
उपायक्षयास महत होते.

पूलशीती -

फूल या पिकाची लगापाणी युद्धीकोण डेव्हन शेलेटी शोबी हुया  
मध्ये फूले विकून द्यापासून पैसे मिळताते हा मुख्य उद्देश असतो

~~पूलशीती स्लकार~~

1. व्युत्पादिक - वर्षीय - जागता (चंडालीती), गुलाब, निशिङ्दा (मूलषडी) इ.
2. हंगामी - एक रप्पिया आत - डेंड्रो गेलेस्टीया (गिलाली) औस्टर, शेंगी

पूलशीती कायदे

1. जाइवत उपजीविकेसाठी अभासम्मायक
2. पारंपारिक घिकाना जीव ट्रैकन रप्पीय उपन्न मिळते
3. कमी जागते जास्ता उपन्न मिळते
4. स्थानांतर करावे नागत नाही आरातच पैसा मिळता

पूलशीती कायदे नाही आरब्याक डॉली

1. शीतिक्ष्या कामाचा नियमितपणा
2. मध्याह्नित पांथाची (सैरटीत सिंधन) व्यवस्था

ATTESTED

*Debjit*  
Principal

पूर्वानुसारी उत्तराधिकारी

१. सनातन द्वारा कर्तव्य उत्तराधिकारी ने शिवायके उत्तराधिकारी कामकाले ग्रहण किया।
२. पूर्वानुसारी वाची कर्तव्य उत्तराधिकारी किया।
३. तब उत्तराधिकारी होता नाहिये।
४. पूर्वानुसारी उत्तराधिकारी वाची कर्तव्य उत्तराधिकारी कामकाले ग्रहण किया।
५. आधी पूर्वानुसारी उत्तराधिकारी कामकाले ग्रहण किया।

## तीळ लाव/पुळ



दृगमान : महाराष्ट्रातील दृगमानावर हे पीक घोडा येते, मात्र एकूम लाशाचा पाकस, कठक उन उ कठक थंडी या पिकाला सानवर नाही.

जमिन : दृबक्ष्या ते मध्यम जमिनीत प्रश्नपूर्ण चुने उ वेळेवर मार्फेट हुंगाम या डोटी साळ्ये दोनस, तर झाडी काळ्या जमिनीत झाडाच्या रिस्त्यासाने फुलाच्या हुंगाम नांवरी उ उपायावर दी परिणाम दीने.

पूर्वमळागत :- उमी उगडवी नांगरणी करून शेवछत / गांडुक्खत भर अस गृह्यून टाकावे उ नंतर जमिन भपाट करून हीन फुटावर सरी पाढावी

हुंगाम . . जुलै.आडॉस्ट जानेगावी - केसु.हुसरा- दिवाळी शबाचा तारखेचा अंदून घोडन नागरिक करावी. नागरिक न्यापासून ५० ते ६० टिक्कात फुले तोडवीला घेनात. मीदुची न्यापाशी तरावरी नागवडे करवाना रौपराटीकेत जोपे तथार करून लागवड करावी

पूर्वमळागत : आडावी. उमी नागरिक करून घ्यावी. जोनखत / नाइक्खत भरखत गृह्यून डापवाई. नांवीन भपाट करून घ्यावी. ~~तेव्हा नंतर रावर सरी पाढावी~~

लिखाई पू. चूडे त्रेव.

मेरे २५०० रुपये

आणीकना दुलन हार्ष - १.० इंच, कलमांगा

सोपाटीका :

~~प्रोटोपी लाभवत्तु लौटा~~ कापवा लगावारी कलमांग  
कदगे त्रेवा आणीकना सोपाटीके गव्हारोने उभार कलन द्यावेत  
लाभवत्तु लगावी गाडी गाफेचे उंचर जाणावने ३ मिळु लांबी - १  
हिलर देण्ह व २० से. मी. उंचर उंच (लांबी तुळीलीसिली नुसार गव्ही  
जास्त होऊ शकते) गाडी गाफेचे कठेचे वाढी कृष्णासाठी पाठ  
सोटारे



गाडी लाभवत्तु पू. गी. आदिकरण टाकारे वापाईवा अंती. लीडिंग पाईड  
टाकारी. एवामुळे मुख्या वापाईवेळार नाहील. गाडी लाभवत्तु उक्तांशिला  
मामीतर २-३ की गी. छोलाईवा इया खून घार दी टाकारे नेवर  
पावी दृचावे. दोघे साणावने १६ ते २० से. गी. उंचीदी लाभवत्तु  
लाभवत्तु लाभवत्तु रेख्यावे फिली लावावीत. लागडवीसांगीची रोपे,  
आठवड्याची उल्लवात

पाणी : पावसाळा जाऊना वर जागिनीव्या प्रवर्षणनुसार पाणी दृचावे.  
पावसाळ्यात पाणी साचना नाही चाची वाकणी व्यावी  
जागिनीव्या प्रवर्षणनुसार वाफला पारिस्थितीत खुरपवी

गिंदी झाल्यारन पाळी कृचारे. परंतु साठे-जोडी, आणि पाक्तम  
नस्ताळा & ग्रेव्हाण्डा अंतराने पाळी कृचारे रवत हिंद्यानंतर  
पाळी कृचारे. झालाला काढी आलेपासून कुने जीभंचाईरा काढत  
पाळी कमी पडू नेऊ नाहे.



थाते:

खालील मात्रे मध्ये खाते हिंद्यास चुने कुलीहार उननाहार निघवा.  
उत्पादन चूक दोव्याचा क्षमतावधी २५. ते ३ माहिने

खताची नहिनी मात्रा भागवडी नंतर १०..५६ हिंद्यांनी - हानीहार १३:१३:१३% नस्ता: पालाश: स्फुरा १८.५० किलो	खताची चुसरी मात्रा पुढी निघव्यास रुक्कमी आलेपासून हानीहार १०:२५:२५ %. नस्ता: पालाश: स्फुरा १८ किलो
--	--

प्रागवडी नंतरची लिंगा:

सुरगारीच्या काळा नागवडी आलील हळामार्ग  
तब येऊ नेऊ नाहीत.



सुखगतीजा भालेले फुले (कडी) देक नवे व्यासाही कडी उभरूत्यनंदावत त्याचुके छाडाली शाळीच्याच पांगाली दोईन फुटव दोधाल ठंड्यास महत होते.

~~फुलांपी काढवी~~

~~मंडूपी फुले पूर्व उमलेली अवस्थेत तीडावीत सुरु द्यायाचा कालारेणी २.५ ते ३ महिने बाजऱ्यावाचा अंडाल द्याग मंडूपी फुले छाडावर ५ ते ८ दिवस शक्तात~~

उत्पादन.

तपशील	मात्रिती
स्ट्रिंग	५० गुडी (१००० चो. मी)
ठियाने	१० ग्रॅम
झोपे	३०००
सरासरी उत्पन्न फुलाम	१००० किलो
हर वृत्ति किलो	१० रु
षक्तित उत्पन्न वर्ष	१०,००० रु

## रोग र कीड़ नियंत्रण

कीड़  
जाल कोकी  
केसांक अकी  
रोग  
मुक्कुन-झाड़ रुक्कुन जातान  
व हेवी मराफ़

नियंत्रण  
काटे उनमिली + चाषीकीट ३० दृश्यम पूरी ५८ ली चानी  
म्बुराफ़ीन ३० मिली भूरी ५८ ली चानी  
नियंत्रण  
~~पानी~~ ~~बड़ा मिल ५८ दृश्यम पूरी नी चाषात मुक्कितकर्न  
नंतर माइक्रोआर्म्डी करारी~~

पूर्व गाठ झालेला र फूले नोड्यूल स्प्रिंगे होते



## मोरगळा लागवड



मोरगळ्याच्या साहारे आधुन्य २.० - १.२ वर्ष झासते. माझे इच्छा लाघवले शिंगित उपलब्ध मिळते. मोरगळ्याच्या पुनर्जीवनात उपयोग माझ्यात ठार. रु. ५०. गुरु अजदे, रेखा र रेखांजले सर्वांनि विस्तृत एमागावड देते.

हुगमान :

कोरडे, मध्यम तापमान असा हेरेता कुणांपा यांगला इलाई मिळते. कोरडे हुगमान, कमी प्रमाणात यंदी र भेटपूढे नूरस्तिकश याला यांगले मानवतोत र कुणांपा उत्कम बहाव देते.

जमीन :

पाढ्यापा निचशे होगारी झासागी असा कोवळ्याची जमीनीत पिक घेता येते. जमीन खोल र्घाळून किंवा नांगवळून मळ व मुसांगीत करवात

सांगवडीया हेंगाम :

पारभाळ - जुलै - ऑगस्ट, दिगंका - सप्टेंबर - ऑक्टोबर, उन्हाळ्यात लागवड करू जावे

पूर्व मसागत - जमीन खपाट करून ह्याची आढऱ्या + उझी नागरक करून ह्याची आवत ओळ करून ह्यारे

५ फूर अंतरावर त्यारी पावारी भरी ८५ से. मी. (दीड़ फूर) छोलकरामी  
६ चुरारह टाक पाटी शोलखण्ठ ग्राम्यत गृहाल रापशरि.  
जनिनीया स्कारान्तुसार पाणी घृणारे सर्वांका मध्ये गाणी  
हेठ्यापी गारन मास्त नाही, दिवाळ्यात हाते वंदाय विसात्कून  
इक्का, उन्हात्क्यात आठ विसात्कून इक्का पाणी घृणारे बटार  
चान्तु उमस्ताना पाव्याचा तांग घडू देक नवे.

खते - नामाभविक खंगंना हे निक्कात्तु देते.

भैरवेन	खातायी मात्र पहिली मात्री नंतर ५ शुंट भाडी आगवडीचे देबी प्रत्येक साधारणपणे २२ किमी दूरी दूरी दूरी झाडाला २ ते २५ वे नोंचागले तुलजाले चे वाखत जुहा अलाना घृणारे	खतायी मात्रा वृम्मी : १.३८५५ नंतर ५ शुंट भाडी (१३:११:११%, नम्र: पाल्लाष्ट १०:२८:२८%, नम्र: पाल्लाष्ट: मुक्के : रुपुराए) वाति झाड ६० ग्रूम घृति झाड १२० ग्रूम +५० छड झाडा भोरती भोलाकाव पृथ्यारे घरन मात्रिभाड द्यो आरंजेचे आहे.	खतायी मात्रा वृम्मी : १.३८५५ नंतर ५ शुंट भाडी साधारणपणे २५ किमी हाते दूरी १३:११:११%, नम्र: पाल्लाष्ट १०:२८:२८%, नम्र: पाल्लाष्ट: मुक्के : रुपुराए) वाति झाड ६० ग्रूम घृति झाड १२० ग्रूम +५० ० किमी नेव्हीशिधन संलग्न इति झाड २५ ग्रूम हृथा ते त्यामुळे रहार निघमित रहायास मधूत होते फुट आ यांगला घेते.
--------	---	--	---

भावावडी नंतरची निवा.

मांतर मध्यागत

भुवारीया काकात लाभरडी खालील हेतांतरे तुण चेक टेक नयेत  
नवोन्य काढून ठाकारे. झाडे समेत झाल्यावर त्यावर्णीमुळे तुण कमी  
घेतार. जनीन कुष्ठकी ने गुसमुस्त कागी त्यामुळे जापीनीची  
मशामात दीते.

मर टेक : सदा महिल्यानंतर झाडाला ग्रामीची अर घृणारी. मर टेक याणाणी  
प्रवेक झाडास जाणी किंवा शोलखण्ठ गाडून घर खंगंचा रक्किला उतेस वालारे  
र नंतर नाहीची मर घ्यारी.

हुया तेकीस लखी सरी मालीम माझे उंवऱ्याहर चेतील र झाडाच्या एका  
डाळूने पाणी खेळा येईल

छाठणी :



~~५ ते सहिन्यानंवर जारी नुसार झाडाची छाठणी करारी यामध्ये  
मुळ्यतः दुखाई कुले नसलेली कोरकी काढी लांड राघ झसेल  
जशा काढीची छाठणी झाडाच्या उचीनुसार करारी झाडी झारखा  
बोल असार घेईल या प्रमाणे छाठणी करावी. यामुळे पूठडा जास्त  
घेऊन उपन्नास रुकवात होते.~~  
मांगवड - (5 गुंडे घेणासाठी)





५ बाय ५ फूट लांगवडी झाडी २०० रोप लांगवडील  
 कमळ पिकारी च्यवस्थीत छालेऊने कापून घ्यावी आणि रोपाची  
 मात्री कुटगार नाही याची काळजी घ्यावी रोप लांगवडी नैरर  
 रोप आवडीची मात्री हातानंते च्यवस्थीत फाळून घ्यावी.

चावी





एक रर्ष नंतर घुर गीन महिनांनी बहाव कायम राहण्यासाठी दूलची  
दाटवी करारी. दीन वर्षानिंवर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात  
छरडा दाटवी करारी

शुत्राची काढवी



उपाधन सुरु ठेंगारा काळ - ८-९ महिने, फुले रसोन आकी लवकड़ काकी  
उत्तम व्यंजन काठ की जूबर्दीय नंदा कमी फुलते गिरा बांबली फुले फुलवान  
र खारीला सुमंदा करि छोटे।

उपाधन :



## त्रिवेतील

हृष्ट  
सांकेति इताहारी शंखा  
सप्तरासरी डायन्स के सिरभर  
रक्षा ग्रामगृन् [उच्चारित]  
स्पष्टरासरी हृष्ट लिंग किनारा  
एकत्रित उपन्धा / वर्ष

शेखु रं कोहु लिंगेत्तरा

कोटि  
कुमारके ऊरुत्तु माना  
कोटि

## पांडु माली

पाने घालाणी उक्की  
बोग  
शुद्धि क्लेपा

## माली

५ ग्रृहि  
२०० रुपा  
०.७५० + १.०० लिंग  
२०० + २००  
३८० रु + ५५०,००० रु  
५२,०००

## विवरण

~~सोमान् इत्यमिवोयत् ॥ २५ लिंगी~~  
+ १० लीलू पाली किंवा दूषितुमोसितु ३ लिंगी  
हमि १० ली पाली किंवा उम्बुरु आयमिवेन्नाम  
५ ग्रृहि लिंग ५० ली पाली  
ध्वाइदु ५ ग्रृहि + १० लीलू पाली किंवा  
मवेशमाने । १८ लिंग + ५ लीलू पाली किंवा  
एकालक्ष्य [किंवद्वयात्ते] । १८ लिंग + १० लीलू पाली  
किंवद्वय  
घालीरिटिला । कार्तिंत्तुमिं २० लैस + ५ लीलू  
पाली किंवा  
एमा ८८ मैक्कोन्सेव ५८ रुपा + ५ लीलू पाली

# निकाळ

Page No.

Date

निकाळका<sup>र्ता</sup> पुलांगावी हातवसालाएवा आयाश करव्यासाठी सी दोदू नागरडु महाराष्ट्रातील हगामानाऱ्ये हे पीक होता जीते साऱ्हे उच्छ्वास जोशाचा पाकस कडक उन रु कडक यंत्री था विकाळा मानवांना नाही या दृश्याम झुले आगेस्ट जानेवारी - केळु युसरा - विवाही स्वामाचा तात्पत्र्या अंडांने दीक्षण लागरडु करावी

झीऱ्युची नागरडु जोडी आपण व्यापारी तत्त्वार्थ करते नेहा अगांवी रोपवारीक मध्ये रोपे रथार काळीन द्यावे नागरडु भाडी गाडी ठाफेचे अंदर इवाण्यारण , मिट्टी भांड मिट्टी रंडू १० शाई बत उपजी विक्रीसाठी लाभापूर्वक वाख्यारिक पिकाना जोडु द्येकून रघुभर उपन्न मिक्के कमी जागेत जास्त उपन्न मिळते स्वलंगड कवारी नागर नाही , ठांगरव्य पैक्या मिळते मयार्हित पांचाची संभावीत लिंगन व्यवस्था पुलशे शेती द्वेषमध्ये पाठाचमी रु पुल गोडवी कमी रेल चांगल्या घुकारे ठरगा घेते आगुवा पुलशेती होण्यास मष्टत घेते महाराष्ट्रातील हगामानाऱ्ये हे पीक होता घेते माझे उच्छ्वास जोशाचा पाकस कडक उन न कडक यांती था विकाळा मानवत नाही जास्त इत्याचा रे मर्यादन नामिनीत भ्राष्ट फुले र वेळीरु साक्षि दृश्यास या गोटी जाण्ये होतात १२ दृश्याम झुले - आगेस्ट जानेवारी - केळु युसरा - विवाही स्वामाचा ठात्पत्र्या अंडांने घेकून लागरडु करावी नागरडु केल्यापासून ५० ते ६० विलात फुले तोडणीला भरात भेटुयी व्यापारी तत्त्वावरीले लागरडु कृत्याना शेपवारीकैत रोपे तथार काळीच लाभारडु करावी शोणग्यत गादुक्यत मृश्वरत मृश्वरत गापराक आफ्यीला दुखल दाई पु. २० वेंम कलाकृती मिळू २५०० शेपे भेटुयी नागरडु जोड्या आपण व्यापारी तत्त्वावरी करते नेहा अगांवी रोपवारीक मिळू विवाही काळीच व्यापारी

TK Principal

Page No  
Date

# Project of Environment

Name :- Bondre suraj Mahadu

Class :- S.Y. B.A

Subject :- Environment

Subject Teacher :- Parwat Sir

ATTESTED

Dabu  
The Principal  
Arts, Commerce, Science & Computer Education  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar - 414 571  
Ashwin

आपली

तुांची

आपल्या

व्यावस्थापन

ATTESTED\*\*

Dabur  
I.K Principal  
Ara. Commerce Science & Computer Deptt.  
El. Sangitnagar Dist. Ahmednagar 414271

### \* नेसरिंग आपल्ती \*

नेसरिंग क्रापल्ती ना नेसरिंग क्षीकृत्याचा  
 मुक प्रमाव असतो ( भग. पूर, इंज्ञावत,  
 चक्रीपाल्ल, जवालामुखी, मुक्कप उल्लंतेची साट  
 किंवा औसत्खलनं ) यांमुळे आर्थिंग पर्याप्तणात्मक  
 उपचार जिवडानी ठोक्क शक्ते. प्रभावीत दोक्लांबोद्या  
 ठानीप्रिणतेवर ठानी अपलंबून असते. न्हयुनंच जी द्वेषे  
 ठानीप्रिण नासताल विशेने नेसरिंग क्षीकृती, नेसरिंग  
 आपल्ती घाणु शक्ते गाढी. नेसरिंग क्षीकृती घोड्या आणि  
 नेसरिंग क्षीकृती आपल्ती यांच्यामुखील फटकाचे ठोस ठबहरण  
 महांजे १९०६ खाली सेन प्रैसियको मध्ये झालेला मुक्कप  
 ही आपल्ती घेती. नेसरिंग क्षीकृतीच्या सर्वक्षण यादीकरता  
 संदर्भित यावी प्रशंसवी.

### अनुक्रमणिका

#### १. भुपूष्ठीय आपल्ती

१.१ हिमखलान

१.२ मुक्कप

१.३ जवालामुखी

#### २. भुपूष्ठ जलिय आपल्ती

२.१ पूर

२.२ अमान विश्फोट

२.३ ट्सुग्नामी

#### ३. हठामान प्राक्तीय आपल्ती

३.१ हिमवाद्य

३.४ गारफी

३.२ वाद्यी वारे

३.५ उल्लंतेची साट

३.३ अवर्धण

३.६ इंज्ञावत

ATTESTED

*Jai*

T/C Principal

Arts, Commerce, Science & Comp. College  
Tal. Sajjamner, Dist. Ahmednagar - 41137

४. आग

५. भारीभ्य आपल्ती

५.१ साष्टीचे रोग

५.२ दुष्काळ

६. अवकाशीय आपल्ती

६.१ आघात

६.२ सोट वाढळे

६.३ गोमा किंवा विष्णोट

~~२.० भुपृष्ठीय आपल्ती~~

~~१९२० वेलिंसन हिमस्खलन~~

~~१९२० रोजर्स पास हिमस्खलन~~

~~१९५४ ड्योन्स हिमस्खलन~~

~~१९६६ गाल्स्टुर हिमस्खलन~~

~~२००२ कोल्का कामदीन घडक रुफी खलन~~

~~२.२ भूकंप :- भूकंप म्हणजे अंतर्गत भूस्तर आणपसांत आढळून पूर्णीच्या पृष्ठभागाचे अचानक~~

~~हाढरणे. स्पंदनाचे परिणाम बद्दल शकते. भूकंपाचा अस्तीगत भूकंप केंद्र म्हणून ओळखला जातो. केंद्राच्या~~

~~ओट पर पूर्णीच्या पृष्ठभागावरला बिंदु पृष्ठकेंद्र म्हणून मोळखला जातो. प्रत्यक्ष भूकंपासुले मनुष्यजीव व पक्षी जिंपांचा नाश कर्तितच ठोतो. मात्र भूकंपासुले ठोगाच्या~~

~~कुर्यास घटना जशा की इमारती कोळाळणे. लाई लागणे. त्युजामी येणा मागि ज्यादामुळे काढकरे हृष्टाने~~

~~प्रत्यक्षात मनुष्याकरीता आपल्ती ठरत असतात. यापेक्षा बद्दल घटना बद्दला चांगले लांबकाम, सुरक्षा पठावा~~

~~पूर्वसुवना आणि आपात्काळीन स्थायांतरणाचे नियोजन करावा. आद्याए ठांत्रता येण्यासरख्या असतात.~~

ATTESTED

Dr. J. C. P. Principal

Arts, Commerce, Science & Comp. Computer Science  
Tal. Sananwar, Dist. Ratnagiri - 415508

सुरुपात्र पर्यायामे लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान  
ज्ञानामे लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान  
काळासाठी काणी लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान  
खारीने लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान

१. २००४ याली सिंद महाराष्ट्रात झालेला लकड़ी  
ला नोंदवण्हेल्या उत्तिवाचातीला तिसऱ्या झांकांकाठा  
लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान  
परिवारम ६२०३ इतके होते लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान  
निर्माता झालेल्या लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवान २२०,००० रुपयांचे  
प्राणी होते

२. २०११ यासी टोहिकू गेले झालेला लकड़ी आणि लकड़ीच्या  
त्याचे नोंदवणेले छांगिक परिवार ६२०३ इतके होते  
लकड़ी झाणी लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवानी जिवीतहावी  
१२,००० रुपये भाखिकू होती. झाणी १२,००० रुपये झाणी  
घेपल्ला भावे.

३. २५ फेब्रुवारी २०२० येती विलीन झालेला लकड़ी आणि  
लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवानी याचे परिवार लकड़ीच्या वार्षिकोंते  
५२५ रुपये जीव गेले.

४. १२ ने २००८ येती यीनमध्यां विट्युआलामध्यांले झालेला  
लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवानी ५२५ रुपये २०८८ २००४  
पर्यंतच ६१,२५० रुपये लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवानी होते.

५. जुलै २००६ मध्ये जावा येतो लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवानी  
लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवानी ५२५ रुपये जीव गेले.

६. २००४ मध्ये काळासाठीले झालेला लकड़ीच्या वार्षिकोंते दिसेवानी ५२५

ATTESTED

प्राप्ति  
७९.०८० लोकाचे

ज्यामुळे प्राक्षितावर्गांमधीम  
प्राप्ति लोकां

**१.३ ज्यालामुळी :-** ज्यालामुळी सर्वदूर विनाश  
संकट उत्तरात भागी परिवारात  
लग्नकु प्रकारे आपत्ती माझ्या आक्षतात प्रभावावाहन्या  
अवज्ञा ज्यालामुळीच्या बाबुव्यामुळे विटणें भागी एकार्थी  
व्याप्तीच्यारे होणाऱ्यी ठाणी स्मारिट भासते दुप्रे  
सहजे ज्यालामुळी जासूत लोत भासताजा आव्हान्य  
विर्भावी लोक उक्तो तो ज्यालामुळीच्या तेंडामुळा  
बहु घडत भासताना घटेत आठातील ती खांडकाम  
भागी वनस्पती यांचा विनाश फरत जालो विनार  
सहजे ज्यालामुळीतुन बाहु उक्ताशी याळे रहणजे  
आव्हान्याता निवासी राख भासते जिचा ढग ढांड  
ज्यालामुळीच्या परिस्यात जाऊ घरांत जाकून विसाधते  
हि पाव्यासोबत मिसळणी भासता कोकिलावार्ड्या चार्ट  
पदार्थी विर्भावी लोक उक्तो फुरेता प्रमाणात याळ  
साठेवी असता आराची छाप्परें कीसण्यात घडतात  
जागावी खाली प्रमाणात वी घरांत भासी हाती  
सकुव्यात्म रुजी पीहचते ज्यालामुळीच्या ज्यालामुळीच्या  
भागातील मनुष्य छाप्परें तुक्य काळा ताळा लांचे  
उसक्ते खोट असतात ने निवास भासताजा उत्तात्तव्य  
भासक्त येतात राम गांजे जाते की आशाच  
प्रवाहामुळे पोंपेटिंग विनाश इसाबा लोता ज्यालामुळीच्या  
विनाशाचा प्रवाह छिंगा खांखायां यांना लहर उन्ही  
संघोष्याले जाते १९४३ मध्ये लागीपाईची भापती लाई  
भाग्यवाली दीनी १९४५ मध्येही भाग्यी बाहु आहीमुळे  
गाडले जाकून आराम्च श्रीकांतिका बाबु भासी जाती  
विव्यात भाद्रजे २३,००० लोक माझे गोसे लोत.

मुक्तप्रवापी प्रकारता ज्यामुळी महाजे भवितीप्र  
ज्यालासुखी तीवा - सर्वजाय यिद्युतानुसार  
७० ले ७५ च्यार पर्षीपूर्वी त्रीया तजावान  
जीकच्या ज्यालासुखीच्या जावूत चोप्यामुळे साजी  
दोकसंख्या २०,००० पर्यंत खरेखी उत्थेच नाही  
सर ती केवळ हजार प्राग्ननावाम जोडप्यापर्यंत  
सिलि झाली ज्यामुळे मानवी उकातिचा नोठा  
उक्कुडा निमाणि झोला हीता. छ्यासुख उत्तर  
दोखुदार्तीचे तीन चतुर्थशिंगी वनस्पतीही नाहीच्या  
झोलेच्या ठोव्या.

## २. मुपूर्व जबीच आपत्ती

२.१ पूर :- पूर महाजे जाशाच अळन बाहेर  
वाहारे पाणी यामुळे आसपासची जमीन  
छळा जाते. पुराची सुरीपीयन् व्याख्या भाषी भाव  
की सामाज्यतः पाण्याखाली नसलेल्या जमिनीचे तात्पुरते  
पाण्याल छळा जाणे. प्रवाही पाण्याच्या परिसाधेत  
भाटेच्या भंतप्रिहातासाठी पूर मासे संबोधिता येईस  
मारुत वाहाण्या व भानिर्षष्ट लेणाचा जाशायामुळे  
पूर्यपरिशिक्ती निमाणि ठेक शक्ते. परिणामतः पाणी  
नेहमीचे किनोरे योड्या बाहेर पडले. बाहेर पडणारे  
पाणी मानवाच्या वापश्यतील खेडे शहर किंवा इतर  
व्याप्त छोप्रास ढीक्या निमाणि करते.

काली सर्वात दृश्यमान पूर

२ विद्योपेतः चीनमध्यील छांग हे (पति. गवी) नदीसार  
गेहमीचे पूर येत भासतात. १९३१ च्या मध्यपुरात

८,००,००० ते ५०,००,००० मुल्य रक्कम  
डाळे होते

2) १९७२ चा महापुर अमेरिकेच्या इतिहासातील खरल विष्टांगकु पुर चोता.

3) १९८८ च्या चीनमध्यील यांगत्से नदीच्या पुरांल २.४ कोटी लोक बेहार झाले.

4) २००० च्या पुर्यने गोडोस्थिरकृती बहुतांशु जुगी जाये लीक सुल्युसुखी झाले. अनेक वर्षीपर्यंत देश ठज्जपक्ष राहीला.

5) २००४ च्या मुष्येतील पुर्यने १०१३ लोकांचे ग्रां घेतले.

६) २०२० च्या पालिटाजातील पुर्यने उजेण्ठांची ग्रांहाजी करत आसता पिके आणि पायास्त सुविष्टांजाही हानी केसी.

उजाकटबिंद्यीय प्रदेशांतीम वावऱ्यांनी तिस्रुत प्रसाधावर पुर आणि राहणी उक्त रक्कम येत उसातात जास की:

१) पुर्यने पालिटाजातील सूख्यीच्या बांगजाखेयात १९७० मध्ये झालेखा भोजा वाढले

२) चीनमध्ये १९७५ मध्ये आजेवे ठायास्त निंदा राहणे

3) अपान - विस्फोट : रवीभूत पाहाच्या  
 तसावातुन अचानक कर्षि द्विप्रागिल  
 पासुचे कारंजे खाहेर पडते किंवा  
 व्याचा स्फोट सोतो व्या घरनेशं अपान  
 विस्फोट मासे महस्ये जाते हयामुळे  
 व्याजायि पद्धुष्टन आगि मनुव्युप्राणी यांचा  
 दम्भारूज नाब्याचा शोका संमापत्ती अश्या अपान  
 विस्फोटामुळे तसावात उसल्लत्या आटामुळे सुनाम  
 आयाही निमित्ति छेऊ शक्तात शाळका असे  
 इसतीतात की पूर्णसंख्यन ज्यासामुळी लक्षिता किंवा  
 स्फोट अश्या अपान - विस्फोटाय बत्ती केक शक्तात  
 आजवट क्षेत्र विनची असान - विस्फोटांचे निशिहाण  
 केले भेटेले आहे. आगि व्याची नोंद्ही व्येषी  
 गेलेद्दी आहे.

2.) १९८४ मध्ये केमेरुनसंघील मोजीकून तसावातीस  
 अपान विस्फोटात जवळपासच्या ३७ राहिवाशांचा  
 मृत्यु झाला.

2). १९८६ मध्ये न्योस तसावानजीक बराच  
 मोठा अपान - विस्फोटात १,७०० ले २,१००  
 माणसे झास कोडल्याने मारखी गेसी

### ३. रुद्ध्यामानशास्त्रीय उपत्ती

३.२ हिंसवादळे : खुप कमी लाप्तान , तीव्र वारे मागि प्रचंड प्रमाणातील हिंसाप आ स्वरूपाच्या हिंसाव्याप्ती असाऊनी सुक्त उद्या तीव्र स्वरूपाच्या हिंसाव्याप्ती याढ्यांना हिंसवादळे महातात हिंसवादळे र हिंसवावटळी यांतील मुख्य शेवट सहण वाच्याची विधिता हिंसवादळे महावले जाप्याकरता हिंसवावटळीतील वाच्याचा वेग उप तारी मैल व त्याळून असिल असणे दृष्ट्यांजला १/५ मैलांपर्यंत कमी होणे भी व्यवरच्छेदक अकांग दिसून यावी लागतात . ताज्या चिनापापेक्षा आघ्याच्या झालेच्या हिंसापासून चुक्क्यांनु लाग्याल्या जमिनिहिंसील हिंसवाड्यांत वेगावान वाटे भासाव भागतात . हिंसवाड्यांचा खानिकू आशिकी व्यहवायांवर नकारात्मक प्रभाव पडल असता आगि हिंसाप अवधित होणाऱ्या भागांत त्यामुळे दृष्ट्यामानता ही नाहिशी होइक शकते.

महत्वाच्या हिंसवाड्यांत खालील हिंसवादळे समाविष्ट आहित

- 2) १८८८ मध्यील अमोरिकेतील महावादळ / हिंसवादळ
- 2) २००८ मध्यील आफगानिस्तान मध्यील हिंसवादळ
- 3) १९७५ मध्यील बत्तर अमोरिकेतील हिंसवादळ
- 4) २००२ मध्यील इराणाच्या चिंसवाड्यांत सुमारे ४,००० मृत्यु झाले ते सतत ५ वे ७ दिवसांपर्यंत सुरुच्य राते.

Q. 2 यांची वारे : वाढले उपाकटीबंधन  
 वाढले इंशावत आणि तुमाने हि सर्व  
 निरनियती नाहे मुकाच उविष्काटाची नाव  
 नाहत ज्यात महासागरांवर निर्माण होणारी  
 वाढली उढ़ीकृ प्रणाली कार्यरित आखेते १९७०  
 या भीषा इंशावत आजवरचा सर्वात घातक  
 इंशावत होता. अट्याटीकृ मर्दीला सर्वात विद्यात  
 इंशावत, १९८० साब्धचा महाशंभावत होता. यामुळे  
 मार्टिनीकृ, सेंट इक्स्ट्रेटिजस आणि बाब्डिस  
 यांचा पुरता विष्वास झाखा होता. यामुळे  
 २००५ मध्ये अमेरिकेतील आखात किंवा २१ उच्चावल  
 जाऊ.

अपर्धण : इतिहासात सर्वविद्यात झासवेश्या अपर्धणात  
 आलीला अपर्धणांचा समावेश होतो.

2. १९०० साब्धचे आक्तातील अपर्धण ज्यात अडीच  
 ते लाडतीन कोटी लक्ड मृत्युमुखी पडले.
2. १९२२-२२ चे सोक्षिप्त युगियन मर्दीला अपर्धण  
 ज्यात ५० लाख लोकू उपासमारीने नाहिसे  
 जाले.
3. १९२२-३० चे वायव्य चीनमर्दीला अपर्धण ज्यात  
 दुष्काळ पडले ३० लाख लोकू मारले  
 गेले.
- ४) १९३६ र १९३७ चे चीनमर्दीला सियुमान पांतालास  
 अपर्धण ज्यात ५० लाख वै २५ लाख लोकू वेळे

सुनामी सुनामी सम्प्रांतरित दाढ़ीज्ञा  
 सुकपामुख लाटा जिमवा छोतात  
 लाजी नांग येशील मुकप चायलंड  
 २००४ मधील हिंदी महासागरातील मुकप  
 समेच खिद्या बे येशी दाढ़ीज्ञा  
 सुखलान भारा घटनामुख सुनामी लाटा  
 उद्देश शक्तात  
 १) २००४ मधील अओ नोंग चायलंड येशी  
 हिंदी महासागरातील चाक्कन आलेखी सुनामी २००४ मधील  
 ओक्सिंग डे सुनामी भागी निमिंग क्लेसी  
 लिथकी आपत्ती

2) १९५३ मध्ये खिद्या बे भासाळ्का येशी  
 दाढ़ीज्ञा मुखलानाने ओलेखेली सुनामी.

3) २०२० मधील चिलीतील मुकपामुख ओलेखेली  
 सुनामी.

४) २० ऑक्टोबर २०२० येजी सुनामा, इंडोनेशिया येशी  
 ओलेखेली सुनामी.

५) २२ मार्च २०२२ येजी फुफुशिमा, जपान येशी  
 उसक्केली भागी प्रशान्त महासागरात  
 पमरक्केली सुनामी.

## आपल्ती व्यवस्थापन

आपल्ती महाराजे कायदे दिला किंवा आपल्ती केवास संबोधित होईल. आपल्ती महाराजे ज्या संकटासुकृते राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जिहीत हाबी आणि आगी सामजिक हाबी होते तसेच द्या राष्ट्राधर किंवा समाजावट त्याचे दूरवानी परिणाम होतात. उष्णा संकटाखा आपल्ती असे महातात.

आपल्तीचे व्यवस्थापन करा प्रकारे केले जाते (आपल्ती व्यवस्थापनाचे टप्पे).

आपल्ती व्यवस्थापनाचे तीन प्रमुख टप्पे आहेत.

2) आपल्ती पूर्व व्यवस्थापन :- ग्रामव्यवस्था प्रशिक्षण जंत्रावृती उपक्रम, यांत्रणाचा सशव, व प्रात्यक्षिकु आपल्ती व्यवस्थापन आपाडा तथार करून यांत्रणा सुसऱ्या ठेवणे विविध आपल्ती प्रतिसाद दृष्टांशी अंपक व समन्वय ठेवणे.

2) आपल्ती प्रसंगी व्यवस्थापन :- प्रत्यक्षा आपात्काळीन प्रसंगी महाल कायद्याचे नियोजन करा व प्रसंगामव्यवस्था यांत्रणा.

3) आपल्ती जंतरचे व्यवस्थापन :- आपल्ती नंतर कायदा लागाठा र सदस फुर्नर्वसन योजनेची कार्य नियंत्रिले करणे महाल व प्रोव्या मंस्युद्घावणी करणे इत.

नेशनल आपत्ती परिसर झुकप  
 उपजामुळी वाढवारे पुर ठगफुटी २.  
 यासाठ्या नेशनल आपत्ती माठासाखा पुरवा  
 नसबास कळज टक्कतात त्यासाठी सरकं यावे  
 लागते या आपत्तीना तोड देण्यासाठी पिण्योष  
 एर्याक्षाणांनी युक्त माणसांना सज्ज ठेवावे लागते  
 त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओफीबट सहित्याचा  
 दुसऱ्या बुधवार याकुन ठेवतात. व या आपत्तीवर  
 मापट घासाठ्यासाठी करातयाच्या काश्यायांची ऊळाठी  
 क्रेतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 22 डिसेंबर २०१९ च्या  
 सर्हसाखांठा अखियेशनात नेशनल आपत्तीना आपट घास  
 घायासाठी प्रस्तुत दिवसाची घोषणा झाली. मार्द  
 दिवसाचा सीहळा ओफीबट सहित्याच्या दुसऱ्या बुधवारी  
 सज्जा केला जातो.

चिरकुला निषंध फोटोग्राफी स्पष्टी आयोजित  
 कळज विद्यार्थ्यांनी तयेच नागरीकांमध्ये आपत्तीकाळात  
 कूसा प्रविसाद घायाच्या यासंबंधी चालना देणारे  
 छाड गिरवीले जातात. सभापटिषळावून भूतकाळातीस  
 घरजातून मिळालेले छाड प्रशिक्षणार्थ वापरावे जातात.  
 छोट्या छोट्या गटांना प्रक्रिया कळज नाऱ्य  
 भर्य सहाय्य करण्याची या व्याढवारे उद्द्देश्य  
 जाखेली जीवने उभारज्याची संकल्पजा द्वप द्वप  
 उपयोगी ठरख्याची हिसुन येते. तीचे महत्व याच  
 दिवसाच्या उपक्रमातून संखांना परदूळ दिले जाते.  
 संयुक्त राष्ट्रसंघाचे कैपीरेल डेक्सप फळ भागी  
 डिपाटमेंट ओफ इकॉनोमिक्स म्हूळ सोशल अर्फिमिट्स  
 या शाखा हातात लात घासून या सोल्याव  
 जगाभार गिमेजान करीत सासतात.

## आपली व्यवस्थापन राणी लीकासहमारा

साजवनिसीति व गिसेजिमीति आसे आपलीच्ये  
दोन प्रकार आहेत. विशेषत: हवामानातीस  
बदलासुरुचे नेशनिक आपली आणजिकपण  
डॅम्पते त्यामुळे मर्या नेशनिक आपलीत हिंदीत  
व विल ठाणी होण्याची शक्यता असते. ती  
गफारता येत जाही.

सुकृप महापुर, दृक्कीवाढल अनिष्टृष्टी या सर्व  
ठिणा नेशनिक आपलीमध्येच मोडगाऱ्या आहेत.  
मर्या आपलीमध्ये जिवित व विल ठाणी टक्कण्यासाठी  
महाराष्ट्र आपली व्यवस्थापनांतर्भव विभागीचे व जिल्हा  
स्वतंत्रता आपली व्यवस्थापन प्रशिक्षणाची खापडा  
करत्यान आणी आहे. इतकेच नव्ह तर केंद्र शासनाने  
2004 मध्ये आपली व्यवस्थापन कायदा पादित  
केला आहे. याचा मुख्य उद्देश्य नेशनिक  
आपलीमध्ये होणारे जुळसान ठाण्यात व संवर्जना  
सुरक्षितता प्रवानु करणे छा आहे. हा कार्यक्रम  
प्रथासंगीत्य यशोरोकडून राखविला जातो. तरी देखील  
संकटकायनि परिस्थितीचा मुकाबला करून घोषणाद्वारा  
गात्री लितकाच महत्वाचा आहे.

विभागात्यवर्तीस आपली व्यवस्थापन प्रशिक्षणाकृ  
द्धन विभागीचे गायकूत गोष्टा ठारू यांच्या  
मर्यादिजाखाली जिखावा आपली व्यवस्थापन प्रशिक्षणाकृ  
समवय साधाऱ्यान येत आम्हान सहभागीपूर्वी लक्षेव  
प्रवसाव्यात निमित्ती दोणाऱ्या संभाल्य आपलीमध्ये  
सुख्या व्यवस्था करावी ठेवव्यात याची व्याप्रदीनि  
जिल्हात्यवर्तीपूर्वी ग्रामपालव्यवस्था आयुष्यावुसार आपली  
उपाययोजना कर्या येत आहे याची गोष्ट घोषणा

विभाग स्तरावरकाळ करण्यात येत असलेल्या  
उपाययोजना :- विभाग स्तरावर नियंत्रण  
कक्ष स्थापन करण्यात येते याच प्रमाणी  
जिल्हा ह लालुका स्तरावर नियंत्रण कक्ष  
स्थापन करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या  
आहत या नियंत्रण कक्षाची सेवा २४ तास  
उपलब्ध शाखांट आहे निमित्त होणारी सकाळ्य  
परिस्थितीसा ठातक्कण्यासाठी प्रशासन सर्ज झाई  
याशिवाय पुर परिस्थितीमुळे साथ दोगंना नियंत्रित  
ठेण्यासाठी झाशेल्य यंत्रणा विळुत पुर्यठ सुट्टित  
ठेण्यासाठी महावितरण कृपनी दुर्घटनी येवा दुखितीत  
ठेण्यासाठी दुर्घटना किभाग रस्त्यावे पाहत्तुक संपर्क  
असावा यासाठी सर्वजनिक बाल्काम विभाग याच्या  
परिवर्तन महामंडळ, पाठ्यषाठारे किभाग य इतर संबंधित  
विभागांना आवश्यक सुचना देण्यात आल्या झारेत  
आपातकाळीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसाठेतच  
शाजेय महाविद्यालयीन विद्यार्थी मुजसीखी होमगार्ड  
पीलीस प्रशासन स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यक्रमेते  
आदीचा प्रामुळ्याने सहस्रांग असतो तसेच आपातकाळीन  
परिस्थितीमध्ये व्यामळ्यानी देखील हिंदीने पुढाकार  
घेऊन सुरक्षा व्यवस्थाया सहकारी करण्याची गाज  
आहे.

आपली व्यवस्थापन म्हणजेच Disaster Management अ  
मुळ अव्यंत मोठे आणि अमाधक विषय झासे  
ल्या विषयावर इट्टेनेटवर अंगठे पुरत्तें खोले प  
websites, मिळतील छया संगव्याचा इलमूल  
आवावा छोणे तसेच शक्य झाई तरी देखील  
आपला व्यवसायात आवश्यक झुजाई साहिती मिळव्याचा  
प्रथास नक्कीच कक्ष शक्ती जेठे करण्याकाऱ्यात

सांख्या लिक्ट परिविहीन आपण मार्गी करतुना  
आपले प्राण याचाविष्णाने प्रयत्न नक्ती  
करू इकली.

आणेया भारतात तसे पाहिले तर मुकाच  
दृष्टी दुर्काळ्य पुर सुकृप, त्युनामी चक्रीवाळ  
भागी, जातीय दगे दहशतवाद राष्ट्रा विविध  
प्रकाश्या आपल्ली आवडतात.

१) नेशनल आपल्ली - दुर्काळ्य, पुर, सुकृप, त्युनामी  
चक्रीवाळव इत्यादी.

२) मानवनिमीलि आपल्ली - आणी, जातीय दगे, दहशतवाद  
इत्यादी.

तसे चर्चित ठेणे जाते.

आपला आरत देश ठ गेशठिं, आपल्ली चेणार्या  
जगातील सर्वांनी मोळ देश समजावा जातो संदर्भे  
आरतासह्ये दृष्टी ५०%, आगात भूकृप तसेच ३०%  
आणात दुर्काळ्य २०%, आगात पुर येत आसतो.  
तसेच विविध प्रकाश्या जातीय देशी दहशतवाद, आणी  
या सुदृश्या पांचवाई खडतांगा दिसतात.  
कोणत्याही प्रकाश्या आपल्ली आव्या ठी आज भाषण  
सगाव्ये शासनाला बोध येण्यात शाव्यता मानतो परंतु  
आपण जाई सुकृप समजास नाणाळिकू मस्तुन आपली  
जबाबदारी भीविक्कुन वाणायां आव्या तर खुप  
प्रमाणात गोव्यी खदखु शाकलीला.

50/9

ATTESTED

*[Signature]*

Principal

Arts, Commerce, Science & Comp. Comm.

Project Name & अस्तीतीक वनस्पतिया  
 Name of Student :- फुलपार सुरांग छाँटी

पर्यावरण

फोटो

संठी - 2019-20

ATTESTED

Dabu  
I/c Principal

Arts, Commerce, Science & Craft College Ashvi. K.d.  
Tal. Ashvi, Dist. Ahmednagar 411778

ACSL C.S. College Ashvi. K.d.

## અનુષ્ઠાનિક

સ.ન.	તથા વિભાગ
૧	પ્રાસાદવાના
૨	વળ સંપત્તી
૩	ભાવાહીની વળ
૪	ફાનજડી વળ
૫	કુટેરી વળ
૬	ઈમાલયીન વળ
૭	ઉચ્ચ છાટી બંધિય વળ
૮	ઝુડપી વ કાટેરી વળ.
e	પ્રાપી.

(૧૭)  
૨૫

ATTESTED  
Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Rd.  
Tal. Sanjana, Dist. Ahmedabad - 413736

## प्रस्तावना

मी D.Y.B.A या परिकल्पना शिक्षण माहिती आणि अभ्यासाला पर्यावरणाचा विषय आहे. ग्रन्थांनुसार त्याची जोपासना करणे हे भाष्यका कृतियां आहेत. आम्हाला पर्यावरणाचा लेखी पेपर + पुक्ल्प अस्या विषय आहे. पर्यावरणाचा ठोवारा - वास यामध्ये सरानी कांगडिशन केले या दुष्प्रिय लेख्याची कारणे सुख्या सरानी आम्हाला दिली. या संगोळ्या ताबीचा विचार करून आम्हाला सरानी पर्यावरणाचे काढी विषय दिले. त्यामध्ये माला आलेला विषय म्हणजे आंतरीक वने.

भारतीय वनांमध्ये मी वनाची व्याख्या, वनाची माहिती वनाचे पुकार हे सर्वांले मी नमुद केलेले आहे. वनाची माहितिसिंह, ध्रुवी, वनस्पती वनांचे महत्व काय आहे. व आपण वने का जोपासनी पाहिजे. ती अमगळे वनांचे काय कायदे आहे. याची सगळी माहिती मी माझ्या पर्यावरणाचा पुक्ल्प तयार केलेला आहे. वनस्पतीचा उपयोग औषधीप्रारसाणी, देखनासाणी र व्यापारांद्यासाणी उपरीगी माहेत या संगळ्या गावी लक्षात घेऊन मी पर्यावरण पुक्ल्प तयार केलेला आहे.

ATTESTED

*[Signature]*

J.C. Phindpal  
AIS Commence, Sector 4, Dong College, Ashwad  
Tal. Savnur, Dist. Ahmednagar 419738

## भारत - वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती

### वनसंपत्ती १

एखाद्या पुढेशात वृक्ष, झाडे, झुडपे, टेली, गवत इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती नैसर्विकिरित्या वाढतात. भाशा वनस्पतीच्या समुहाम वन असे म्हणतात.

वनात अनेक प्रकारच्या प्राण्यांचा व पश्यांचा अधिवास असतो. वनामुळे पर्यावरणाचा समतोल राखव्यास मदत होते. वनापासून अनेक शुकारवी उत्पादने मिळतात.

भारतातील सुमारे 20% भुजाग वनात्त्वादित आहे. सुर्यपुकाश व पाणी यांवर वनस्पतींची वाढ अवलंबून असते. तसेच कृष्ण पाकृतिक रचना व हवामान यांच्यांतील वनस्पतींवर परिवास होते हवामानानुसार वनांच्या पुकारात फरक होतो. ठेबीत नकाशा क्रमांक ३ नंदेये भारतातील वनांचे पुकार दाखविले आहेत.

भारतातील वनांचे पुढील पुकार आढळतात.

- |                                       |                                |
|---------------------------------------|--------------------------------|
| (१) व्याघरित वने                      | (१४) उच्च कटिरेंडीय काटेरी वने |
| (२) पाजळी वने                         | (१५) प्राणी संपत्ती.           |
| (३) काटेरी झुडपी वने                  |                                |
| (४) समुद्रकाढी वने                    |                                |
| (५) हिमालयातील वने                    |                                |
| (६) उच्चकटिरेंडीय अदाहरित वने         |                                |
| (७) उच्चकटिरेंडीय निमसाहरित वजे       |                                |
| (८) उपर्या कटिरेंडीय अदाहरित वने      |                                |
| (९) उच्च कटिरेंडीय माझ, सुम पाजळी वजे |                                |
| (१०) सदाहरित वने                      |                                |
| (११) आद्र पाजळी वने                   |                                |
| (१२) शुल्क पाजळी वने                  |                                |
| (१३) झुडपी रक्काटेशी वने              |                                |

ATTESTED

*Dabir*  
Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Dargad, Dist. Ahmednagar 411736

## सदाहरित वने

सरासरी 2000 भिन्मीवेळा जारत पर्जन्य भारपूर सुर्योपिकारा  
असलेल्या आगात ही वने आढळतात. ही वने छनदाट  
असतात. या वनातील वृक्षांची पाने नंद व हिरवीभार  
असतात. या वनातील काढांचे लाकुड कठीन, वजनाने  
जड व टिकाऊ असते. सबाहरित ठजात सर्वांगिक त्रैव-  
विविधता आढळते. या वनात मीलगानी, शिसाव, रवर  
इत्यादी वृक्ष व अनेक पुकारच्या वेळी आढळतात.  
खल्याद्वीच्या द्विंदी आगात हिमालयाब्याप्त पायऱ्याखण्ठात  
व युर्व भारतात ही वने आढळतात. ग्रेसर्गिकु रवर  
लाकडी सामाज, इमारती व जहाजांसाठी यासाठी या  
वनांचा उपयोग होतो. या पुकारची वने, महाबळेश्वर  
खंडाळा, माणेश्वर, भीमाशंकर असौ ठिकाणी  
आढळतात. जांजुळ, विशा, पारजांब, हिंडा, अंजर  
मांसगा, लालदेवदार, वडोरे डुऱ्यांमध्ये पांगडा शमिठा  
वामणी दिंडा, सुरंगी फापटी वडोरे आढळतात विळसिन  
अलिल्या उंच वृक्षांच्या तंबलात ओषिळ भारवी  
पल्लसवेल वाटीकी वडोरे अंजस्ता वेळी मीळ्या पुमाणात  
आढळून येतात. या वनांचा उपयोग डंडानासाठी होतो  
हा ओषिळोपचारासाठी या वृक्षांचा मोठा वात  
आहे.

ATTESTED

*Dakku*  
TIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashti Kd  
Tel. 09423100000, Dist. Ahmednagar - 413758

## पानसडी वर्णन

३००० ते २००० मिमी पर्जन्याच्या पुदेशात ही वर्णन आढळतात. कोरड्या ग्रहकृत बाष्पीकृतवनाने वारी कमी होऊ नये. म्हणून वनस्पतीची वर्णन गळतात. वड, पिंपळ, साग, बांबु इत्यादी वनस्पती या वनात आढळतात. मारतात वानसडी वजाचे द्वीप इतर वनांपेक्षा घरेच मोठे आहे. सख्यादीच्या उत्तरेवा भाग विध्य, सातफुडा, मैकूल, छोटा नागफुस्ते पठार हिमालयाचा पावऱ्याकडील भाग पुर्वीच्या इत्यादी पुदेशात ही वर्णन आढळतात. वेताचे सामान, कागद निमित्ती द्वारा व जाहाजबांधानी यासाठी या वनातील लाकडाचा उपयोग हीतो. समशितोला कटिबंधीय पुदेशात जेंदे थंड हिवाळे, गरम उष्णवाळे, व वाढीच्या वेळेस फुर्सा घाऊस असतो. तेंदे ठ्या पुकारातील नैसविकि वनस्पती भासुदाय आढळतो. लांत भीड, बीच, मैपल, लाईस, चेस्टनट इ. अंगोळ एका असून मण्डळाची लऱ्हाळ नसती तर माझा शुरीपाचा लहुतेळ भाग पुर्व आशीर्वाचा भास्य भाग आणि उत्तर अंमीरिक्या पुर्व भागातील ठ्यांनी व्यापला असती हया पुकारस्ती उन्हाळ्यात हिरवी शहनारी वर्णन इतरेच स्थानिक स्वरूपात आढळतात.

### अ) काटी व झुडपी वने

वीर्धकाळ कोरडा उन्हाळा व ५०० भिन्मीपेक्षा कमी पर्जन्याचा पुदेशात वने आढळतात. वीर्धकाळ कोरडे व उण्णा हवामान मासलेल्या पुदेशातील वनस्पतीभाईल पाब्याचे वेगाने वाघीभवन होते. ते कमी होव्यासाठी वनस्पतीची पाने आकाराने लेण्यात असतात. व त्यावर लव असते त्यांच्या पानांवर व फांद्यांवर काटे असतात. काढी वनस्पतीची खोडे मांसल असतात. या वनातील झाडांची मुळे जमिनीत खोलवर जातात. खेर, बासूळ, खेजडी, कोरफू, घायपात इत्यादी वनस्पती इथे आढळतात. भारतीय पठारावरील पर्जन्याचायेचा प्रदेश, राजस्थान सौराष्ट्र व कर्कच्छा आगांत ही वने पुामुख्याने आढळतात. यांतील वनस्पतीचा दंधनासाठी व औषधासाठी उपयोग होतो येथे कमी पांडस असल्यामुळे वनस्पती अगदी विरळ आहे. या आगातील कमी व नापीकु जमिन आठठिंतात. नवगार, पुणे, सांतारा, सांगली या जिल्ह्यांच्या पुर्व आगात सोलापूर मराठवाडा व पश्चिम विकास अशा पुकाराच्या वनस्पती आढळूतात. या शानात पानझडी जातीचे गवते व वृक्षांजी आढळतात. व गवताळ माळराने असे दृश्य या वजात दिसते. उन्हाळ्यात या वृक्षांची सगळी पाने गव्युन पडतात. व पावसाळ्यात पुळा नवीन पालवी फुटते.

## ४) समुद्रकाठी वजे

किनायालगत दलदलीच्या सागात, खाल्याच्या व खोजांच्या सागात क्षारयुक्त व मृदाव दमट हवामान असते. अशा ठिकाणी ही वजे आढळतात. या वनांतील वनस्पतींना खारफुटी असे कहावतात.

~~सुंदरखंड मध्ये आढळणारी सुंदी ही वनस्पतीमुद्द्या खारफुटीचाच एक प्रकार आहे. खारफुटी वनस्पतीचे भांडु लेलकूट, हंडके व टिफाऊ असते. वनस्पतीची मुळे जमिनीच्या बाहेर आलेली असतात. मुळांदुवारे खारफुटी वनस्पती श्वसनाचे फार्ही करतात. या वनांमध्ये मोळ्या पुमाणावर जैवविविधता आढळते. किनारी पुदेशात व भारतीय बेटांच्या किनायालगत कमी-अधिक पुमाणात ही वजे आढळतात. उंधनासाठी व होड्या तयार करूयासाठी या वनांतील लाळडाचा वापर केला जातो. या वनांमध्ये व्यापारासाठी शा वनस्पतीचा जास्त उपयोग होतो. या वनस्पतीचा उपयोग अभिज भांडु उपजारे व वस्तु तयार करूयासाठी होतो समुद्रकाठी सागरास ही होडी तयार करूयासाठी याया उपयोग करतात. समुद्राचे पाणी हे खारट असल्याने तेथील संगला आण छो सारयुक्त आहे. तेथे द्वाराचे पुमाण जास्त माहे या सागात सुंदी ही वनस्पती मोळ्या पुमाणात आढळून येते. खारफुटीचाच एक प्रकार करूणारोव सुंदी ही वनस्पती आहे. यामुळे समुद्रकाठी जैवविविधतीचे पुमाण जास्त आहे.~~

### ५) हिमालयातील वने

हिमालयामध्ये उभीभुगाऱ्या वेळतोचलवा पुरावर्षी वने आसेहीत त्याच्यापुमाले वनस्पतीं उठारण्ही बद्दलतात. अ) आणि उचीकरील कफाच्यादित भाजानीले वर्क विश्वास्तन्त्राचीकिंच युलझाडे उत्तरात घ्या यजमुती भाजूमाले नवाज उत्तरात त्याचा जिवाज्रम केवळ माहिना केज माहिन्यांवा आवृत्ते.

(ब) यापेहा कमी उचीकरील घाजात पाईल देवकार, फट यांने उआळवलात. याच प्रकारची झोडे मुकिंपही वने आसेहीत त्याच्यामध्याले सूचिपही व पानझडी वजावील दूसा आळवलासाठे युक्तावे पुमाण या घाजात आसल झाडे कन लासलेल्या छोतानील वातावरण काळावदारांक व उल्लाहवर्णक झाली. याच काळानो निशाजाच्या झोडीने उचीक तेला भाजपा कनहेच लासलेल्या पुदेशायम पर्यायक झटकुन भेट देतो. उत्तरातील हिमालय पर्वतरांघातील छोतीजाऊ, वल्सोंविस दृष्टीचा भासतातील साधेट वेळी केंविताची राष्ट्रीय उद्घाटी दरवर्ष रमनीव ठिकाणी पर्यायकांचे आकर्षक घजले आवा वनांमुळे पर्यायिल व्यावसायाला वाखना निश्चित झाली. देवी-विद्यांची पर्वतिक वनसंपदा मासलेल्या द्वोगासू भेटी देना यातपुरी सारख्या वनस्पतीमुळे युजाही पुदेशाचा वेगाज भासायासु ज छाव णीतो. वजाच्यादित छोतामुळे झूनाल पातळीचा दीव्या कुफारे समतील राष्ट्राला गातो. वनांनी व्याप्त छोतात तिचिंदा उकारणी पुणी, यांनी व्हाळकाच्या सुरुमगी वालेव्याला भासतात.

## अज्ञा कटिंघेची शावाहरित को

मालवाखासाळ्ये निरुद्युर्ब वाजात शावेतवड्यु वर्णितात  
मी सवाहरित उने पाठाघला मिळतात. असा उक्तात  
२५० ते ३०० सेवी प्रजन्मान पडते. त्या आवात कलाकृति.  
कृतीय सवाहरित उने काढलतात या पुढेशारील आळतेपे  
जेमज उमात व जमिनीमाले हंगममध्ये पुमात नास्त  
आसल्याने या वृक्षांची उंगी ४५ ते ६० मी ऊऱ्यान आयते  
सवाहरित वृक्षांचे ज्ञानाचंपा पांढरा सिंहार, फलास, का-  
वळी झांसूक्त झासी उदाहरणे आहेत.

ज्ञाविकी, महल्य या वजाच्या आविष्टिद्वया  
जावरित उमावात उपयोग होतो. त्याचे काळा वा  
वनस्पतीप्रसून लव्यार हीगारे लाकुड जाहिण्या कठेण  
आसल्याने ते टिक्कर कहावून वापरव्यास योग्या असाल  
जाणी. उल्ला कटिंघेची दमट पाजगाळीची वजे ही वर्णिन  
आवात झाहवून वेतात आसासामाले ही उने पुण्यु.  
उवाजे दिसून वेतात ऑस्मान - गिरुद्वारामाले या  
वजाच्या काळी झाडा दिसून वेतो ही वजे या झा  
आंशक्ये जात्या नाहे. या आवात जास्त प्रज्ञ्या पडते.  
त्यामुळे तेवीले रुवानान उर्णा व दमट असते तेथे  
वजे ही दिसवीजार असतात.

ATTESTED

*Rachna*  
IIC Principal

Ava Commerce, Science & Computer College, Alore Kd  
By Sanjiv Kumar Ds, Ahmednagar 413730

## उल्ला कटिकंधीय निम्नसदाहरित वने

कांचिक पर्जन्य 200 से भी पेढ़ा कसी आस.

जान्या पुढेशात निम्नसदाहरित आव्यो आठव्यातात  
 सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणासहया त्यांचा  
 उक्त स्थलग पठ्ठा पाहायला मिळतो. साह्याद्री घर्वत  
 सांभांच्या पश्चिम भागात कडी वनस्पती व आंबीनी  
 भोजावळा, इमातपुरीच्या परिसर निम्नसदाहरित वने आहेत.  
 तात हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा जास्त ऊर्ध्वीचे  
 असलात. निम्नसदाहरित आरूद्ये फिटल, रावफजरा  
 जाना कदम, शिखम, विकळा हे वृक्ष आठव्यातात.  
 उल्लाकटिकंधीय निम्नसदाहरित वने ही पुल्हुज्यांने पश्चिम  
 किनारी पुढेशात आठव्याते तसेव ही वने असलाम व  
 ओडीशा मर्यो आठव्याते. व्याचपुमाणे अंदमान-जिल्होंचार  
 मर्ये ही वने कीच्या पुमाणात आठव्यातात वा  
 वजास्त डांकुचे वृक्ष भोज्या पुमाणात आठव्यातात वा  
 पुढेशातील वृक्ष सदाहरित वनापेक्षा जास्त ऊर्ध्वीचे  
 असलात.

ATTESTED

Principal

Arts, Commerce, Science & Computer College, Alore Kt.  
 Tel: 02392 241111, 241222, 241333, 241444, 241555, 241666, 241777, 241888, 241999

## उपउल्ला उत्तिष्ठायीय सदाहरित वने

महाराष्ट्रात ही अरब्धे पामुख्याने २५० रो  
 मी पञ्चिंव्य पडगांचा कांगात, महाबळेश्वर  
 पाचगणी माथेशान आणि भिन्नाशंकरच्या  
 परिसरात उपउल्ला सदाहरित वने आहेत. पाखसा-  
 चे भरभुर पुमाण तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्य-  
 रूपाचे लापमान दीर्घिळ, पाळस आणि आवृत्ता  
 सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात.  
 सदाहरित अरब्धात जोांमळा, आंवा, हिर्डा, डेहा  
 कारवी हे वृक्ष आढळतात. हिर्डा या साडाचे  
 वृक्ष टांकु व मंजकुत आहेत. या साडांचा  
 भाकार कोळा भाऊ याचा उपयोग खोकडी  
 अफजारांसाठी केला जातो. हे क्षाढ अनेक कारणां  
 साठी उपचीरी आहेत. येथील भागेक वृक्ष  
 ही उपयोगात काणता येणारी आहेत. अशी  
 वने शुंद छव्या ठिकाणी झरी वने आढळतात.

## उण कटिबंधीय आड्र पानझडी के उण कटिबंधीय रुक्ष पानझडी

सातपुडा पर्वत आणि अंगिंठा ऊंगलांगात दृश्य पानझडी  
 अरव्ये आढळतात. वार्षिक पर्वतीय ८० ते १२० से मी अरव्यात ही  
 अरव्ये कमी पुमाणात आढळून येतात. उण कटिबंधीय वृक्ष  
 धावडा, सिसम, टेंदु, पळस, लेडी, हेडी, बदेल, खेर, अंगन  
 छत्यादी. या अरव्यातील वनस्पतीचा उपयोग छा टीक्कर महावुन  
 व्यापारी दृष्टीने केला जातो. खेर वनस्पतीचा उपयोग  
 कात करव्यासाठी केला जातो.

उण कटिबंधीय रुक्ष पानझडी वने ही पुमुख्या  
 विद्भास्त्रिया पश्चिम झागात वधा-वेनगांगा नद्यांच्या खो-  
 यात आढळतात. वार्षिक पर्वतीय ४० ते १२० से मी दराया  
 ही वने झाढळतात. या वृक्षांची उंची २५ ते ७० से मी  
 असते. ही वृक्ष अर्थिक दृष्ट्या महत्वाची असतात.  
 यामध्ये सागवान, खेर, टेंदु, लीगलाल, कुसुम, तीक्कर  
 शोहन, सावन, चारोळी छत्यादी वने या वनांमध्ये  
 पुमुख्याने झाढळतात.

## सादाहरित वने

मालाराष्ट्रात सादाहरित वने त्रुप्यके पुमाणात आढळतात. तिपूल पर्जन्यात्या पुदेगात पठाशी आयवा द्याखोन्यात हिरवीगार वने झाठब्लतात. या भागात ३०० ते ६०० से भी पंजन्य आसते. या पुकारणी वने जाहावलेखर अडाणी, माध्येशान, भीमाकांकर, अंबोली अवा ठिकाणी आढळतात ~~पठारावर~~ जरी वृक्षाची ऊरी भी भसली तरी द्याखोन्यातून ठेच शुष्मा भरफूर उच बालेले दिसतात या कांत खालील सादाहरित पूऱ्य मुख्यत्वे करून आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंबर, अंबगा, लालदेवदार, कडेरे कुपामध्ये फांगडा, रामेठा, बामणी, डिंडा, सुरंगी, फापडी कडेरे झोखळ, गारवी, पळसवेल, वाटोळी वगरे अनंत वेली भीव्या पुमाणात आढळून येतात.

प्रक्रिया:	/
दृष्टि:	/

## आदु पानझडी तंत्र

हाटभाष्यावरून खाली उत्तरिल्यानंतर साक्षापवर्णी वजाव्या खालील साचूस ठोळरक्तावार व सपाई भागावर या पुऱ्यारव्यी वरे आढळतात फलियमाल १५० ते २०० से मी जिचमार्यी जमिन उडवातामाल शेमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षाची जंगले या भागान आढळतात जमिनीच्या भगदुण पुमाणे झाडीच्याची ऊची ३०-३५ ई वर्षांत असू शकते व्यापारी दृष्ट्या अशा वनांचे महत्व फार भरभुर पुमाणात दिसून येते ही तंत्रे अतिशय घनदाट क्षसातात या वनामध्ये आदुतेचे पुमाण जास्त आहे त्यामुळे त्या वनाना आदु पानझडी तंत्रे असे कृष्णतात या वनामध्ये क्षणीक पुकार्शे पुऱ्यी व पक्षी पाख्याला मिळतात या वनामध्ये वाढी, चिंह, छत्ती, माकड, शहामृग, छादी जातीचे पुऱ्यी व वनामध्ये आढळतात इये भरभुर पाणी ओमते ल्यामुळे या वनामध्ये पाने असणाऱ्या वनस्पती जास्त पुमाणात आढळतात व्यापारी दृष्ट्या अशा वनामध्ये महत्व फार आहे वृक्षांमध्ये सागवान व त्याच्चरोवर शिसम, सावर, तीजा, हळदू, कळंब, ऐन, तींजारा, शीरिप, अमृन, साफडा, घावडाई, उपमुळे वृक्ष आढळतात.

## शुल्क पांडिती वर्णे

शुल्क पांडिती शृङ्खाले पुस्तकाला सवाली जारीत  
 असलते उण्णाळव्यापारामध्ये तर असा कामान्होये सर्वजि कृष्णान्हो  
 पठान्हीन खराटे दृष्टीम पठतात आसा दानात सामान्हान  
 सूक्ष्मान्ही अाढळतात असाला, तिक्सा, सावर, खालीची  
 आकृता, खेडा, शिंदी, ~~चेरा~~, पठक्षम, कासतीची, दानाला  
 टेंखुणीर, ठगेई दृष्म ~~सापठतात~~, काकीव्या काळोव्यात वीर  
 काढुळ, कुडा, आपटा, तांबरट, वडोट कुव्यम, आकृतीचे  
 दृष्म अस्यवा कूळुपे अाढळतात दमासती लाकडाल्या  
 दृष्टीनेवा पुक्कारव्या वतांता कमी मठत्व असलेले तसी  
 अरमुर अक्काक्कु लाकडावा पुरवठा करवारी जंगले गडवून  
 ही राने उपमुक्ता माझाली जातात असा दानालीन  
 दृष्माची वाढ आतिशय ठव्यु कमल्याने जर अनिश्चय  
 असल्याने लाकुडलोड सूरु झाली तर असि पुरेचा वेराता  
 होत्यासाठी लागत जाहे आसा वजात दुव्यम उत्पन्न  
 देवाचा वजस्पती मठाने हेंदू, आको औषधी, वजस्पती  
 उ लाकुड असा अवलाते महत्व वाढविला येईन  
 या वजात अनेक पुक्कारव्या वजस्पती चा कुव्यम उत्पन्न  
 देवाचा वजस्पती आहे. या वजस्पतीचा उपचीजा  
 अनिक आजारावर उपचार करान्हाचा आणेत इसे  
 जर लाकुडलोड करून्हाऱ्या सुरुवात जर केली तर  
 ही जंगले तेरात वजस्पती यासाठी या वजाती  
 जोपासना केली जाते.

## झुऱ्पी व छाटेरी वरो

पठारी पुरेशातील ७० से मी पेमा कळी पावसाच्या पुरेशात वनस्पती अगदी विरळ आहे. या आगमातील कमी व नापीक जमिन ही अव्हा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा सांगली या निल्हयांच्या पुर्व आगात सीलाच्चुर भराठवाडा व परिषेम विक्रमाति अशा पुकारच्या वनस्पती आढळतात. या वनांमध्ये भीड्या पुमानात झुऱ्पी वनस्पती आढळतात. या वनात शोकरु ला पुाणी भीड्या पुमानात आढळतो. त्याच्यपुमाने बघे वाघ कोळी, लोंडगा, ससा, ढोरप, काळटी उंशा पुकास्ते अदि जीव या वनात आढळून ते आपली उपत्रिविका करतात. या वनात शोकरु ही खार भीड्या पुमानात पुष्पित झालेली आहे. या वनांमध्ये भीड्या पुमानात छाटेरी वनस्पती भीड्या भुमानात आढळतात. या वनस्पतीचा उपयोग लाळडी अवजारांसाठी या वनांचा उपयोग केला जातो. छाटेरी झुऱ्पी वनस्पती व त्यांच्याबरोबर गवताळ माळ गेने असे दृश्य सर्वो दिसते. बाघूल, खोर, खेर, निंब ठे वृक्ष आणि तरवड टाकळा, निवुग ढत्यादी झुऱ्पे व उनेक पुकास्ती गवते. त्या आगात मात्र पानझडी जातीचे घुका आढळतात. उये झाळान दिसते उन्हाळ्यात या वनात्हा सारी पाने बांधून पडतात या वनातील वृक्ष ही झुऱ्पी व जास्त छाटेरी असतात.

## उल्लं कटिबंधीय काटेशी वने

देखवणेच्या पठारावर मध्य माहाराष्ट्रात नव्यांत्या  
 झो खाल लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डॉगारावर आणि  
 कमी उचीच्या पठारावर काटेशी वने आढळतात. वार्षिक  
 पंजिय ८० क्लॅम्पी पेक्षा कमी असणाऱ्या पुढेबात ही  
 वने आढळतात. बाजूळ, खेर, ठिवर हे वृक्ष आढळतात  
 तारख शारळ्या झुळुपाचा उपयोग केला जातो.  
 महाराष्ट्रामध्ये खुप ठिकाणी ~~काटेशी~~ झुळुपे आढळून येतात.  
 ही वने पंजाब, राजस्थान या बाज्यांमध्ये आढळून  
 येतात. गोंडीचे खोरे हे उल्लं कटिबंधीय काटेशी वना.  
 मध्ये आढळून येते. तसेच दक्षिणी पठार या वनांसाठी  
 पुसिद्ध आहे. या वनांमध्ये सांवारे वृक्ष मीळ्या  
 पुभाणोत दिसून येतात. चंदन, कुनिंब, बैर, पळ्ळम  
 या वनांमध्ये आढळून येतात. या वनस्पतींचा उपयोग  
 जोख्याभासाठी होतो. तसेच व्यापार घंज्यासाठी या वनस्पतींचा  
 खुप उपयोग होतो. पळ्ळसाळ्या पाळ्याळ्या पंतरवाळ्या तयार  
 करतात. तसेच या वनांतील एक ही बंधनासाठी सुख्या  
 उपयोग केला जात डासे.


ATTESTED

*Dabre*  
H/c Principal

## उच्च काटिंघीरी कोटेरी वने

देखल्नेव्या पठारावर मध्य मालगाढ्यात नव्याच्या  
 झोयात भागवडीच्या वरिसरात असणाऱ्या डोऱारावर आणि  
 कमी उपीच्या पठारावर कोटेरी वने आढळतात. वार्षिक  
 पंजिंय ८० क्षे.मी पेढ्या कमी असणाऱ्या पुकेशात ही  
 वने आढळतात. बाजूळ, खेंर, हिवर हे वृक्ष आढळतात.  
 तारक सारख्या झुळुपाचा उपयोग केला जातो.  
 मालगाढ्यामध्ये खुप ठिकाणी कोटेरी झुळपे आढळून येतात.  
 ही वने पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये आढळून  
 येतात. गोरीखे खोरे ठे उच्च काटिंघीरी कोटेरी वना-  
 मध्ये आढळून येते. तसेच दक्षिणी पृथक या वनांसाठी  
 पुसिल्हा आहे. या वनांमध्ये सांभारे सुक्की भीष्या  
 पुसाणात दिसून येतात. चंदन, छडुनिंब, खेर, पळंग  
 या वनांमध्ये आढळून येतात. या वनस्पतींचा उपयोग  
 औषधांसाठी होतो. तसेच व्यापार घेऊसाठी या वनस्पतींचा  
 खुप उपयोग होतो. पळंगाच्या पांव्याच्या पंतरवाळ्या तयार  
 करतात. तसेच या वनातील वृक्ष ही इंशनासाठी सुख्या  
 उपयोग केला जात उसी.

ATTTESTED


  
H/C Principal

## प्राणी संपत्ती


भारतीय वनांत अनेक पुकास्ये पुणी, पक्षी आणल-  
तात. ती आपली पुणी संपत्ती आहे. हिमालय पर्वतीय  
झेजात कस्तुरीमुळे स्नो-लेपड, अस्वले, लाल पांड डत्यादी  
पुणी व पर्वतीय गळड पुामुख्याने दिसून येतात. जंगली गाठरे  
काळवीट, लांडगे, खीकड डत्यादी पुणी शुच्छ व काटेरी वनांत  
असतात. शोकरु खार ठा साल्याडी वनझेजातील देशियमुळी  
पुणी आहे. गुजरातमध्ये बीस्त्या वनांत माशियाई सिंह  
आढळतात. मलाराघातील पानझडी वनाच्या द्वीपात गवा ठा  
पुणी आढळतो. ओसाउ वावतांड पुदेशात आळण्ठीफ पक्षी  
आढळतो. नीलगाय ही भारतीय द्विपक्ष्यात मध्यम पावसाच्या  
वनझेजात दिसून येते. आसाममध्ये एक शिंगी गोंड आढळतो  
सुंदरबन व पानझडीच्या वनांत पट्टेदार वाघ आढळतो  
तरस, रानकुझर, सांवर, कीला, बिबत्या, हरिण, ठोल (रानवी)  
कुरो) डत्यादी पुणी वेगवेगळ्या वनांत आढळतात  
मोर, खंब्या, इरोविरेंडी, पोपट, कोतवाल, द्याळ इत्यादी  
पक्षीसुख्या वनांत आढळतात. सरीवरे नंदा व सागरात  
अनेक पुकारची कासवे, जलचर पुणी, मगरी आढळतात.  
मीठी सागरी कासवे चिल्का सरीवराच्या परिसरात येतात.  
वने व पुणी उक्मीळावर अवलंबुन असतात वन्य पुदेशा.  
च्या अधिवासामुळे वनाच्या तोडीला आण्हा वसतो विविध  
पुणी, पक्षी व कीटकांद्वरे अनेक वनस्पतींचा बीजपुसार  
हीतो व त्यामुळे वनांची वृद्धी होते. उखाद्या पुदेशातील  
वनझेजा कमी होऊ लागले, की तेथील वन्य पुव्यांना स्थलांतर  
करावे लागते. किंवा ते नष्ट होतात त्या पुव्यांच्या  
फुजाती नष्ट होण्याच्या मागविर आहे. त्यांच्या संवर्धनावर  
विशेष लक्ष देव्यात चेत माहे.

ATTTESTED

The Principal

Topic

Page  
Date



नाव - जिसे मिनीलेट बोरा  
महाविद्यालय - न.वा.वि.व संग.  
महाविद्यालय, आशवी य.  
विषय - पर्याकरण  
तारक - उँचाई तनस्पती

ATTESTED

२०१९-२०




Topic

# INDEX



Page :  
Date :

अनु.	प्रकल्पाचे नाव	गुण	संही	पानी नं
1.	प्रस्तावित			१
2.	अमा इनेदी कॉ			२
३.	कंडीची			३
४.	दुळेश			४
५.	कोरम्हा			५
६.	आडक्या			६
७.	तोरापांड			७
८.	कुलाईका			८
९.	दाळाविडी			९
१०.	कृषी			१०
११.	६१३			११
१२.	३१३प्र०			१२
१३.	६१३प्र०			१३



ATTESTED

*[Signature]*

The Principal  
Amritapuri School & College Colono Ashin Ko  
Taluka Amboli Distr. Alibaug Dist. 13738

Pioneer





Topic

## प्रतापना



Page: 2  
Date: / /

आपल्या देशात आधिकारी वर्ग  
म्हणून मुख्यमंत्री प्रधानमंत्री उपर्युक्त अधिकारी वर्गात आपल्या देशात आपल्या भूमिका करतात. ते कामात आपल्या देशात आपल्या भूमिका करतात. आपल्या देशात आपल्या भूमिका करतात.

आज प्रवासीपाठी व उद्योगातील  
मानवांशी अवृत्तीमध्ये आपल्या भूमिका करतात. आपल्या देशात आपल्या भूमिका करतात.

पद्धतीची संरक्षणात जुळा नाशी लकडीकरण आंबुन दाढली  
प्राणवधन आमधरे उत्साही चुवाशीकरणीया वापर करा.  
याची व युवक मार्टी वाई उत्कृष्ट शिक्षणीय नाही.  
आपली आसाल्यांत पुढी विद्याप्रठान एक दोडमी प्रगती  
ने आवश्यक प्राकृत उत्कलं घाला.

ATTESTED

Date:

H.C. Principal  
Arts, Commerce, Science & Computer Studies Deptt.  
Tambaram, P.O. - Alappuzha, Kerala - 690 501





Topic

## સ્કૂલ



સુન 2019-20 એ તૈખાળીનું વર્ષની  
પર્યાવરણ જીવાણીનું જાહેરતાં એ। વિધ્યાસ્થાન ક્ષમાયાસાન  
પર્યાવરણ વિભાગ આત્મશાહી સુધીમાં પ્રદૂધાતીને આમા-  
ચાંદોંફૂન ક્ષમાયાસી કંઈન દાટાલા આત્મશાહી મહેશુર  
તાત્ત્વાવરણમૂલીલ માનવાલિક દાટાન વનસ્પતા પ્રાણીજા-  
વન પર્યાવરણાચા। હોણારા હોસ્પિચ મોન્ટ્યા પ્ર-  
માણાન અમૃતાસ કંલા ગેલા આહુ.

એ ડાયરાસ્યાની આમાંધી શીલાંક દાખાડે  
સાર રોજની અંગઠાલો ટાંગાલા પ્રકારથે ચાંગાદરાન  
દેલ આંદુ.

૦૦ હોણારાની ની ઝૂલાદી વનસ્પતા વિભાગ  
માણાની હુાંદુ પ્રોજેક્ટ બનાતાં તુંદુ હામણું હંલર  
શાદીએ, મંત્રાચ સહકાર હોણારા માણાની કુંઠાંલ.

ATTESTED

*[Signature]*  
T/C Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College Aarvi Ka.  
Tal. Savayner, Dist. Ahmednagar - 413738



# कट्टनिंब

हे शाळ सर्वत्रियाचे हातगवारीचे आहे. त्याची पान, पाल, तसेच शोड आणल्ही पानाचा उपयोग होता. कट्टनिंब्या पानाच्या लेण्ठीचा तपर खाज आणि जंखमा डासुन घेण्यासाठी करतात. लसेच या पानाचा उबऱ्युन काढा बरूनही वापरतात.

कट्टनिंब हे एक उल्लभ जंतु संसारी-लाईचे आणि झोटकानाराके आहे. त्याच्या छाडीच्या वर्तरीज म्हागाचा काढाली घरातु काजापर उपायकारक देण्या. या काटाकाचा जागत ५८ वर्षांचा आणि त्याची काळजी घोर हे आपल्या पाऊसद्याचे आहे.

कट्टनिंब लेल कांविक्याची सूचिः—

कट्टनिंबाच्या पानाचा पान दासुन १०० मि. ली. टांगा रस काढा. त्याला २५ प्रम. का तिळाचे लेल दासुन, माद आवार न घाटी कुन कुकवाप. साहारूप अस्या लासाव त्यातील पाव्याचा अरा निघून जाला.

ATTESTED

Mr. Principal  
*[Signature]*

Art. Commerce, Science & Computer  
Mr. Samir D. Patil

# નુકસ

લુલસ મહાંગે રનસ્પાતી લાંબાન પણ તુંગ  
 મહાન છાસો મઠગતાત્ત્વ - તુલશીચિંદ્ર પાન હી  
 જર્દી ખોકળાયાવર વિશાળ શુંગાકારા આદળ.  
 લુલશીચિંદ્રા, પાનાચા રસ મધ્યાન દાલુન  
 કિંબા પાનાચા કાઢાં કલુન ખોકળાસાંન  
 દૂસાન. તુલશીચિંદ્ર પાન ઉછા અસુલાન. મુઠુન  
 તો લુલશીચિંદ્રામધ્ય વાપરલાન. હા-પાન આપણો  
 નુસરતી દેખીલ - ચાવુન ચાંડું શકતા.

દ્વાદુલટ તુલશીચિંદ્ર વિદા ચંડાવા  
 જીનાંદી કરવાન્યા અસુલાન. મુઠુન વ્યા  
 ઉછાચેચે દોષ દાલવચ્ચામાણી (પીપ્લાદાણ)  
 મહાંગ, જનગાંગ, ચાથાંચા ઝાગ, લાડ ચોણ.  
 નાંકાનૂન, રંગાંચોણ, રાવલી, મુઠુચ્ચાધ હુ-  
 કરિતા દ્વારાન. લ્યા વિદા માંચાન કિંદુ  
 દુધાન મજાવુન ઠેઠાંચા ભાણી એકા વંકા  
 ઉચ્ચાંચાન. આસ દેવસાનુન તીન-ચાર વંકા  
 કરાણ.

ATTESTED

*Rajesh*  
TIC Principal

Arts. Commerce, Science & Comp. Dept.  
Tel. 9823220000, 9823220001

# कारपाई

या वनस्पतीचा उपयोग जखमेवरी  
मलमपटी मुळून छाण नोव शकता. जेवम  
द्युवून हचा. लुक्याही झोली बोगू ग्राम १ -  
२ ठेवून. वरुन पट्टा लाधा.

~~कारपाई नुदी रोज घडणा याने~~  
~~जखमी लवकर वरा होइल. माजल्यामुळे का-~~  
~~लाळा जखमावर देखील कारपाईची मलम-~~  
~~पट्टा लागू मुडले. क्याय आचुर्तीक ओषधा~~  
~~महारो कारपाईचा उपयोग कंडा जाता. चू-~~  
~~लाय आगार, व केसाना लावव्याखाना, वरा-~~  
~~वराळ्या क्रिस्स, सावणी वरे विश्वासाती,~~  
~~खोफला चावर ठ खेपु गुणकारा भाऊ.~~

~~आपणा कारपाई भाष्टल्या घूरा-~~  
~~सात्र, शेतात किंवा बागेपु युड्हा लावलाय~~  
~~पाहणा. आणि उतरानाही लालापला सांगणा~~  
~~आकृत्यक असते. व वर्कीनुवष वाढते. व~~  
~~मारपुर देवस फैकले.~~

ATTESTED

IIC Principal

Arts, Commerce, Science &amp; Computer

Tel: 022-26612100, 26612101

# आशुपात्रा

था झुऱ्हपाचा उपयोग खोफला वरा लो-  
 यासाठी करताने. अशूळभूत्या पानाचा काढा  
 किंवा २२८ खोफल्यासाठी घोताल २२८ मा-  
 दाखरोषर फिला जातो. ५०-६० अशूळशाळा पाने  
 सवट्ट धुवुन तां पॅक लिटर उफकावा साधा-  
 २०। पावपट पाणी. उरले. घाईने. हा काढा  
 मणीन गावुन ठेवावा

खोफला झाल्यास २०१५-१६  
 काढा दिवसातून २ ते ३ वर्षा या प्रमाणाल ३  
 दिवस छावा. लहान योर व्यक्तीना हा काढा  
 उपचुंबत आहे. हे भेस्ताना इतर खोफल्याचा  
 वाटल्याचा गरज नसाले.



# जायपाल

वर्णस्थली हे एकांकुरारूप जायपाल.  
 हास्तीय नाव Syristis - मायारिस्टिस  
 शब्दांशः Nutkun, नुकुन भाषारिस्टिका प्रजातील  
 भौतिकाम्या अंतर्गत जातीच्या वृक्षासून होणारे रु-  
 गारे नाही काढ. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची  
 जात अनेकों मायारिस्टिका प्रजाती ताचिले  
 नाही तुळणी दोनांशासूनील माजुका दीप.  
 अमूवाक्ताल बादा वेदावस्था आहे.

जायपालाच्या काडापासून जायपाल  
 कृत जायपाला डारा दोन प्रमुख मानवांना  
 उत्पादन मिळताल.

जायपालाचे उपयोग :-

जायपाल ने ताम्रपाकाच्या झाडाचे  
 कृत लेच घाला अंकार ठोडाळती अमून ले २० ते ३०  
 ग्रू.मि (०.४ ते १.५) लांब ल्यांग १५ ले १८ इं.  
 मा. (०.८ ते ०.७ फूट) लांब कामऱ्याची असले.  
 त्याचे वाढावर वर्णन कर्ते ग्रू.मि (०.२ ते ०.९  
 ओम उभासते.

जायपाली मठाजो या वाची कोणतेले  
 ली, लालकर रंगाची साई ठोय जायपालाचे झाड  
 लालपापासून न ते १ वर्षांनी त्याला परिज्ञादा  
 घेळ द्यावताल व २० वर्वांनी झाड पूर्ण जीमान  
 उत्पादन देवू लागते. मसाल्यामध्ये खेळी जायपाला-  
 ची पुढी वापरली जाते. एकाच झाडापासून दोन  
 मसाल्यांचे पदार्थ मिळताल.

**अद्याइ**

अद्याइ किंवा भ्राद्याइ ला भारती-  
य मंग्लमध्यून चा वेगवेगात्मा नावानी झाक-  
खला जातो.

\* अद्याइ वनस्पतीचे वर्णन :-

ता दुर्बुद्धपाची उची पारनसते २-  
३. फुट कोणारो ला वनस्पती भासाते लिंगात  
पाढरा, लाल क पात्राभ्राद्याइ भ्रासे तीक्ष्ण प्रकार  
आहेत. या वनस्पतीचा पान मगळागाराचा पुनर्ल  
पक्ष्या महोन वाहतात.

उत्पाळ स्थान (संपादन)

भारतात सवत्र

उपरोक्त (संपादन)

शेवसाहारी :- शाईरा काढ्या द्वर्त द्यासज्यासाठी  
कहून तुम्हारा पडते.

आचुवदाळुकी :- दातद्या, मस्तकरो, कपा हे.

रात्रिहाळकपाळ :- ठारी, घोटद्या, खोकली हे.

झारद्ये :- झापमाराडी

# कुपीनी

दालाचीनी का मुख्यतः भींडका  
 होता है उगवला जाता है। एक मसालेवाला  
 पदार्थ आहे, लाल मुख्यतः एक वनस्पति  
 साल ८-१० पारपारक काळापासून दलाचीना-  
 का सर्वदापाकान व आयुर्वेदिक ऊष्मानाशक  
 वापर केला गोला आहे.

एटा इंडिशमहाल सिंभान है  
 नाप ग्रीक आघेटील १००ग्रा. भास्मान या शब्दा-  
 पासून आजल आहे.  
 या भारतात देखील काढी रखात  
 ही वनस्पती पठावद्यास मिळते.

**गोरजी** *Goccinia gledhillii*:  
 लाल उगवला एक वेलवेगाय, लाल भींडका  
 ओषधा, वनस्पति, आहे. यामध्ये अमादा, भास्मा-  
 करतात, पार्क सुरक्षाताळा ठेवा, ऊसतात, पौ-  
 रब्दान्तर वा लाल दृश्यतात.

२) त्याची शोभा सर्वी पाळ पिंडातील वा-  
 ली हातात नी पाळ जोडाऱ्या लकडीली क्रि-  
 सतात महाराष्ट्रातील माझी जाऊण्याचा दाने रा-  
 खेदासाठेचा। दूसरात या शाइख्या खोडाचे  
 नुक्की आधारी असत नुक्की याची आवृद्धा-  
 पी त वापरतात खोडाचा फालाचा एक टुकू-  
 डी कुटुंब लाई एक चमचा मध्य मिसळून  
 खोडाचा तयार केले जाते।

कुकाचा काढाऱ्येतील नंदितात भोळा कृप  
 नायामाझी अल्पाहू एक कृप कुट दालून मिशी  
 दाय कृप डोऱ्याप्रति ३००० व ते गार कठन  
 कुलीत भूक्तन ठेवा. एक मानसाळा एका वे-  
 ळा २० मि. को काढा विवशातुन तीनदा ह्या-  
 वा.



प्रश्नोंकी एक शेषोंची पुले होती  
माझ्या वनस्पती आहे:

\* सोड्या सांगित्री नाव:

मराठा - मध्यमल निकवा कोळार्कर्जी-  
न (Mahratta) व. गुजरातीन (गुलाहरा) निकवा  
मध्यमला, हृदाल (गोदा) गुतारा, कालंगा, मध्यमला;  
संस्कृतभाष्य (स्थुलुं पुष्टे) संदुर्भोद्दर्व (Tasya  
 Effecta) हे शास्त्राचे नाव निकवा तोल आहे.

\* सोड्या लागावडे :-

या पुलक्ष्मीकांची लागावड मार्गामुळे केली  
जाते हे इंद्र अष्टम त पुणे मीरे, उचित  
असावे कोळार्का काढो जाते तोळसकातून मार्गामुळा  
आठले दोस्राच्या १६वरा वाहनाना दाळव्या-  
पा प्रथा माहाराष्ट्राते ४-५० :

\* सोड्या अंबुदा उपरोगी :-  
सोड्या पुल चवला निश्चल, करु आणि  
उर्वे असतात ते ३५म्मारु काळांना उपरोगीला  
आहेल.

# બાળકરતा

આગસ્ટા દ્વારા વનસ્પતીઓ કુશર નાખું  
 લદગા મહોણ ની ગ્રાફિકલ્ જર્લ (જામા-  
 રૂનાવ Sebania Grandiflora) નું આહુ. ના.  
 દાદીની જાણયા વ આચનેથ આરોગ્યાનું ગ્રાફિ-  
 કારા રંકા આહુ.

## દૂસરા નાવ -

- ★ 1. સંસ્કૃતા : -- આગસ્ટા, મુખ્યાનું, કુમણોનિ
- ★ 2. મરાઠા : -- આગસ્ટા
- ★ 3. હિંદી : -- આગસ્ટા, કુંક, કાસણા
- ★ 4. કણાદી : -- આગસ્ટા, કણપાગાનિ
- ★ 5. બુગરાતી : -- આગાંધીયા

## આગસ્ટા વનસ્પતી રોનિ (સૌંપાણિ)

છી ઝાડ લુમારે ૪૦૦૦ ૧૦મીટર ઉચ્ચ  
 અસંકુલ. થા આડાસ પિવમણ પાટદ્વારા વ જીણસાર  
 રંગાચાર્ય પુલ દીતાતું ત્યાવણીનું લદાયાન્નું દોન  
 ઉપજાતી આહુ. પાટ જાવદ્વારા પુનાં આસવાચ.  
 હે ઝાડ નાખુંક આમણ. વ થાય તુંનું લભા-  
 પેશા. કોકુણાંત લદગા મહિલાનું જ્યાંતા પુલ  
 આધ્યાત્મિક: ઘરુષારાંત દેતાન.

\* જોખદ્વારા નુપરાગ.






Topic

Page: 4  
Date:

प्राकृति

मात्राले विवरणावळन असे लक्षात येते की पदार्थांचा या विवराचा अंसुभास मळा द्या विधे या मध्यूले राकाशाला मिळाल्या आहे. त्याची निरजनवाटा प्रकरणा भूचिंडी तजम्हातीची गांठा याचा उपयोग कोणत्या रागावर व्याप्त उपयोग होता. या कौणिकांच्या मागाले आहे क्लायर रोटी अंगोपणी ठेण्यासि आधुनिकीता व्यापारातील डोमारा पाण्यावर प्रयोगातील विदीस नाही काहुले पदार्थांचा नियांत्रित ठेवले येती. या माहितीनुसारी विनियोगीतीची मानवाचा ही आजामुळे गेला लक्षात आलेले आहे. अस्या नवा नाहितीवळन लक्षात आलेले नुस्खा.



ATTESTED

*Jade*  
TC Principal


Arts, Commerce, Science & Coco College, Astvi Kd  
Tal. Sangamner Dis. Ahmednagar 413738

Pioneer



Page No. ....

Date : .....



નામ :- બેટાળે પ્રિયા  
દેવરાહ

ઘર :- SyBA

કોલેજનાં નામ :- અમૃતાંગનાં કુંડાં  
પિરાનાં વિદ્યાલય  
સુરત ૩૧૨૦૧૧૨

માર્ગદર્શક :- પદ્મી ૨૧૮

વિષય :- વિદ્યાલયાંગ મોડ્યુલ

ATTESTED  
Date: 11/06/2023  
Jitendra Patel  
Principal  
Asha Convent School & Comp. College, Asha Rd  
Tal. Sengarwala, D.S. Ahmednagar - 411373

# આનુક્રમણિક

૩.]	પૂર્વાધારે લાવ	જુઠા	૨૧૬૧
૧]	ગુરોદાલાલ રદ્ડીએ જાણ		
૨]	પ્રગતાવના		
૩]	ગુરુદાલાલ પુણે ૧] ગુરુદાલાલ વાદળ ૨] સુખ ૩] અદ્દાન ૪] પ્રિયાન		
૪]	ગુરુદાલાલ પુણે		
૫]	ગુરુદાલાલ સંસ્કૃત પુણે ૧] ગુરુદાલાલ ૨] ૨૭૫ જી ૩] ગુરુદાલાલ ૪] ૩૦૮૨૪૧૦		



સુધી  
અ

ATTESTED

TK Principal

Mr. Chintan Patel, Science & Comp. College, Ashvi Rd  
Tel: 9825000000, Dist: Ahmedabad, Gujarat - 3823756

\* ગુરૂત્વાક્ષરી રૂણાને આપો

સૌથી એ પ્રશ્નાની માટે રિઝાનાનું કુલભા રિઝાની ગોચાર્યાની દોષપ્રેરણ, વાદીઓની આજી રૂણાગત.

~~જેણો રૂણાની કુલભા રિઝાની કોઈ કાઢા કરીની રહ્યો હોય કુલભા ના રિઝાની અનુભાવની દેખાધારોબાદ કરો જાણાને વિવાદાવકાની [સ્ટેપની] કાઢ્યાને આજી રૂણાગત.~~

\* પ્રશ્નાવના :

ઓઝી દુરીાવકાની હે આજીના જીબાળીની રાખે આદે. રૂણાની જીના હાજરીના વિના એ આજીનાનું દુલ્હનીની હોય હોય રુણી. દુલ્હનાનાની વાદનો આજીગત. પરિ રૂણીની દાદનુંની હોય દેખે઱ાની રૂણા રિઝાનાની જોડવાની રૂણી નિયમો રાખે આજીએ આજીગત.

\* આજીએ રૂણીની અનીન પ્રશ્ના આદે.

• સાફ્ટીન મદાનીએ : હોય દેખાની વિકાની ખાલી માંની રૂણાની આજીગત. ના રૂણીની આધારી આપી દેખાવાની હોય હોયની રૂણી.

ATTESTED

*[Signature]*  
T/C Principal

Ans. Panchal, Science & Com. College, Ashvi Rd  
Jal Sanjanvadi, Dist. Ahmednagar 413338

## નીજાનીય

માટા જાગ્રત્ત :-

આવત્તાની ચૂંગ કે માટા જાગ્રત્ત 2100 રૂપએ રૂપાંશુભૂ

- પ્રશ્નાં જીવા રહ્યા.
- રૂલ્સ પ્રશ્નાં જીવા રહ્યા.
- રાજીવાં રહ્યા.
- કૃત ગાળી જાગ્રત્ત :-

પ્રશ્ન દેખાગ વિનુક આંક  
આંકાંદો બાં માંગા રાણીન આંકાંદો છા  
રહ્યા પુલાં રોખાં ત વષાં જાણગાંદી  
આંકડાં જાંદે. યાગ વષાંગાંદીન રોચ્ચેને ~~એ~~  
એ ~~સીલીન~~ વાં દોગ જાંદે. ના, રૂપાંશુભૂ  
ગાંધીની વિનીં ગાંધી આંકાંદો  
આંકાંદો પુરેશ આંકાં.

ATTESTED

*[Signature]*  
M.C. Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tel. 09429900104, Ahmednagar 411278

**आ**

## वादनांचे पुलाई :-

1] रसगोपनी वादने 4] विकास

2] लूप  
3] अद्याज

हे वादनांचे पुलाई आहेत.

1] रसगोपनी वादने :-

2] निवापनी वादनांचे पुलाई वादने  
वादने पुलाई आहेत.  
3] इंद्रजातीचा वादनांचे वादने  
4] रसगोपनी वादने

5] इंद्रजातीचा वादनांचे वादने

[रसगोपनी / लूप / कृष्ण / शत्रुघ्नी]

रसगोपनी आणि जागरा वादने नव्हायाच. लूपकृष्ण दोनी पण जागरा वादने वादने नव्हायाच. याची किंमती वर्षाविषयाची असती. कृष्णचे जागराची उपायांची छोटी उपायांची जागराची वादने वादने नव्हायाच. याची किंमती जागराची वादने वादने नव्हायाच.

14] तांडव जेवा जागरा वादने एवज असावी  
15] गोवा जागरीन गोवा वादने नव्हाया माफाची  
पुढीवडी जागराची वादने करावाची **ATTESTED**  
पास्ती.

## ૨] રંગનર્વિંગ વાડકો : [સાધન]

કુચાણીયા ટાપુર જાત્કોરા ૨૧૮૭,  
આદી પાછે દોંગ અલાવા, ફુલાગ, પાંચ કુદી  
કુચાણી રાસી દિવા આવનારાથી વાગ બાળનારાથી  
જુના, મદ્દજુદ્દ ખોલદાર હાંદાનારાથી વાગ બાળ,  
આદી આપણા ટાપુરા. ૧૯૫૦, એટા જાત્કોરા  
કુચાણી દેસ પુરુષ વાડક દિગ.

## ૨] રંગે : -

જાણીએ રંગે દી જાત્કોરી  
જીંસારી - જીંસારી જાવિસારી રંગેને વી આદે.  
જાત્કોરા - જીંસારી રંગે કાર્યાચી રંગે ગાડી ૬૭,૪૧૫  
કિ. કી. એંગ્લી આદે. જાણીય રંગે દર્શાજ  
૨૩૧ ગામ પૂરવાણી આદી ૩૩ લાંઝ જે કાણાંથી  
દોડાંદું રંગે.

- જાણીએ માર્ગદી
- ૧] જગાનીય સાંગી ગોડી હાંગાર - રોડ્ઝાન્ડ્સ
- ૨] ૨૧૫ ગ્રામ હાંગાર - રાન્ડસિન
- ૩] સાંગ્રી રાયાન લાવાને સ્પાન્ડા - કેર,
- ૪] સાંગ્રી સોંપા લાવાને સ્પાન્ડા -  
શ્રીરોજનાનાનીએ પાંખબાંદીએ,
- ૫] જગાનીય સાંગ્રી ખુલ્લી જાગા કેનાલે ફાલી -  
કેરી જાવીએ (૧૮૬૬)

### 3] बेदाज

बेदाज, हे ग्रन्तिवार. यांकांतीले याचा  
आहे. जादाजाचा गोपालकीला पिंडीले आजो ए  
वृद्धकीच द्यावुकराचा पाख्याज्ञाली आगाही, यामुळे  
द्यावुक तो नेणाऱ्या, त्याचाचा असावू  
बेदाज गेला आगो. जादाजाचे गोपाली हे  
योगी योगीले शेष याचे आगाहीला आव  
आवी याच्या वाढणीलाई वापरूलेला याच  
मासा राहीला आवलंगून आगो.

### 4] विकास :-

विकास हे आजच्या जगाचील मोरा  
मादलवा ये घराव विकासाची नाया वसले  
आहे. खुवाली, भाज, अखदेवार्दिला इत्यादीची  
वाढणी उत्पन्नाची विकासाचा परिसामनाचे  
वापर करतो नाही. विकास आजच्याचा व्यवसायाची  
ए आवा आवलंगून व्यवसायाची विकासाचा  
ए वापर दिला.

~~\* विकास :- खुवाली, भाज, पांढी, विविध देशांपासून  
जग्गी वाढते, अजानवाऱ्याची आवीले, खुलेत,  
विकास आहे, विविध देशांपासून आवीले - जागेगा  
स्वीकाराचा सापडुकावा.~~  
~~आवलंगून द्यावुक विकासाचा आवीले~~  
~~आवीले विकास आहे अवानी नव्हावी देशांपासून~~

વिज्ञान आणखी वैज्ञानिक विद्या, विज्ञानातील विद्यांचे अधिक वृद्धी चालते. विज्ञानातील विद्यांचे अधिक वृद्धी चालते. विज्ञानातील विद्यांचे अधिक वृद्धी चालते.

### विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

1) विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण :-

- वृद्धी विज्ञान
- मानवाचे विज्ञान
- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

2) विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण
- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण
- [विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण]

3) विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

4) विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण
- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

5) विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण
- विज्ञानातील विद्यांचे वर्गीकरण

## 1) દૂરદર્શની [દેસ પોન]

દોલીફળ કીંચા, દોલીફળ કે  
દૂરદર્શન સ્વાવને આપે. એ પણ જીવનની અનુભૂતિની  
અધ્યક્ષા, વાન્યાની ગાંધારી સ્વાવનું રાખું હાજર હતું. ત્રાણની અનુભૂતિની સ્વાવનું  
બાપુનું જાતું. ત્રાણની અનુભૂતિની સ્વાવનું  
ગોલુંદુંપ દરમાની બ્રહ્માણીની આપે.

## 2) ૨૫ વારો :-

24 નેવેમેન્ડ 1906 નું સંઘાતાની  
અંદર ત્રાણની મદાલાગાંઠા હિંદુઓ હોયાના  
અને જદુખાને કોટાને ચાલે હોયાનાં  
ફોર્માનદેણ વાળાં હોયા વાળી હાથી  
દ્વારાં દોલી હજીન કેન્દ્ર, દીક્ષાગારીન  
દ્વારાં પુલારોની રૂલેવાળ દાખી.

## 3) દૂરદર્શની :-

દોલીદિલ્લિનાં પુલારી પુલારી  
દીક્ષાગારી એંડ, 1905/56 હૃદાદી હાથાના  
પુલારીની ગલ્લાની પ્રેરણાની આપી વિકાસ  
દ્વારાંની રૂલેવાળ કોટાની. હોલેની  
દ્વારાંની રૂલેવાળ કોટાની. હોલેની  
દૂરદર્શની 1905/56/29 દાખા હીન દિવન  
ત્રાણ હોટ. પુલારીની દીલ. હોટ. ત્રાણ.  
હોલેની હોલેની. દીલ. હોલેની. ત્રાણ.  
હોલેની હોલેની. દીલ. હોલેની. ત્રાણ.  
હોલેની હોલેની. દીલ. હોલેની. ત્રાણ.

દ્વારા ગતે કે કુદરત દેણી હશે  
ગોટખિયા હાજર કરી રહેંદી હોય જાતાના -  
અને ચાલ્ફા. એની.

#### ૪) આગ્રહા [સ્લેટ]: -

1969 હાજી દેસેમ્બરાના તિંગદાના  
દિન હાજી અનુભૂતિ નુદ્દગ્રાને રૂપેદાયા  
આપાનું હોયાં આપાને જાવાને તોંકે  
વાયરાગ આપાને આતોંકાના વિધી જીવી  
દીને કી હાથાનુદ્દગ્રાને ખૂબું કોણ હશે  
દીની પાછે હાથ દાખા ગલ્ય કોણ કોણાં  
દોંડાં ના જીવિપાદ દ્વારા હશે કોણ  
સ્થાપુન ની રૂણાનું દા અસ્ત્રી હેઠળ દી  
ની. નોંધાવી કોણ ગલ્ય હાજી. ગ્રદી જાણી  
ગીન કોણ. હોમ જાણ કુલગીન  
દુદ્દુકાનું હાજી અનુભૂતિ

અધિકારી. નીચે.

~~S/8~~

ATTESTED

*Dabu*  
H.C. Principal

Ara. Commerce Science & Comp. College, Ashwai Ka  
tal, Sangamner, Dist. Ahmednagar 431718

कला वाणिज्य विज्ञान व  
संगणकशास्त्र महाविद्यालय  
आश्वी खु ||

नाव : काळे ऋषीकेश अनिल  
प्रफूल्पाचे नाव = मानवी  
आरोग्य

मार्गदर्शक = श्री पर्वत सर.

छोक्षणिक वर्ष = 2019 -  
2020

ATTESTED  
NCP Principal  
*Gatte*

# अनुक्रमणिका

Page No.	
Date	

जाव

बूऱा

झडी

१) मानवी आरोग्य

२) मानवी उत्तरोत्त्वात्मा संकल्पना।

३) पोषाणास्

४) आवश्यक प्रथमोपचारात्मा पद्धती.

५) आरोग्यसेवेची विविष्ट राष्ट्रीय प्रारूपे

६) आरोग्य

७) देशातील सार्वजनिक आरोग्य

८) पर्यावरणातील आरोग्याचे नाते

९) समारोग्य.

ATTESTED

*Abdul*  
Abdul Principal

Arts, Commerce, Science & Commerce College, Agra, U.P.  
India

मानवी आरोग्य -

आरोग्यात्मा संकल्पना। -

बहुतेक संस्कृतीमध्ये 'आरोग्य' हा ज्ञानांकित विषय आहे. प्रत्येक समाजात त्याचा संस्कृतीचा एक माग म्हणून स्वतःशी अशी असेह्याती जंकल्पना असते. कढायित सर्वांत तुनी ज्ञालेली पण सह्या वापरात असलेली व्याप्ती म्हण॑जे रोगाचा अभाव.

वैयाक्तिक पातळीवर आरोग्य महाराजे आहे समजाले जात नक्ते, परंतु क्षीमती प्रतिष्ठा, ज्ञान, भूताक्षीतता इत्यांनी बाबींना महाराज दिले. जात होते. जो पर्यंत आरोग्याचा नाश होत नाही तो पर्यंत त्यांचे कुपथ पुर्णपणे समजात नाही. मागील काही दराकांमध्ये 'आरोग्य' हा मानवी मुल्लकृत हुक्का आहे. अशी पुनःजाखती होत आहे आणि ते सर्व लोकांना निष्क्रिय हो आहे.

बहुलत्या संकल्पना:-

'आरोग्य' याचा अर्थ पुर्णपणे समजाले ठेणे सर्वदा आरोग्याची काळजी घेवे थावर आव्याहित आहे. एकसारख्या वकलत असलेल्या जंगात नवीन विचारप्रवाहानुसार नवीन संकल्पना उढ्यास येत आहेत. आरोग्यात्मा बहुलत्या संकल्पनाहे वर्णन खाली दिले आहे.

जैव आयुर्विज्ञान संकल्पना:-

आरोग्य म्हण॑जे रोगाचा अभाव. असे समजाव्याची परंपरा आहे आणि आरोग्य म्हण॑जे रोगाचा अभाव. असेही तर तिभा निरोगी समजाले जात होते. एव्हाही व्यक्ती नर रोगाचुक्त असेही तर तिभा निरोगी समजाले जाते. कुपोषण या संकल्पनेला 'जैवआयुर्विज्ञान' संकल्पना संबोधाले जाते. जैवआयुर्विज्ञान संकल्पना संकल्पना आहारी जाणे, मानारेक अस्वास्थ लोकसंख्या अपघात माहिक क्रमांचा आहारी जाणे, मानवाचे महतवाचे प्रश्न सोडविव्यास्ताठी जैवआयुर्विज्ञान संकल्पना अपुरी असल्यास आहलते.

परिवर्तीकीय संकल्पना:-

परिवर्तीकीय शास्त्रज्ञानांच्या मतानुसार आरोग्याकडे मानव आणि त्याचे पर्यावरण यांमधील गतिक समतील असे रोगांकडे

मानव प्रांत्यांचे पर्यावरणाशी आयोग्य अनुयोजन म्हणून पाहिले जाते.

समाज मानसशास्त्रीय संकल्पना :

सामाजिक चालात्या अस्थानात्तर्फळ असे द्वीपिले गेले आहे की आरोग्य ठीक नुसतेच जैवज्ञानिक घटना नाही, तर त्यावर जांबांधित भोकांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय सास्कृतिक, अर्थशास्त्रीय, आणि राजकीय घटकोंचा स्तुद्यां परिणाम होतो. म्हणून आरोग्य ठीक जीवशास्त्रीय तरोंच सामाजिक घटना होय.

साकल्यवादी संकल्पना :

साकल्यवादी प्रतिकृती हे वरीम सर्व संकल्पनाए. साकल्यवादी आहे. ती अरिष्यावरील सामाजिक, अर्थशास्त्रीय, राजकीय आणि पर्यावरणीय परिणामांची घटट पकड म्हणून ओळखली जाते. साकल्यवादी संकल्पनेजुळाऱ्या समाजात्या सर्व घटकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हे विशेष घटक म्हणजे कृषी, प्राणी-पशु जीवविधायक, अन्न, कामगारी, शिक्षण, धरे, सार्वजनिक कामे, संपर्क साधने आणि इतर.

आरोग्याची जुनी आणि नवीन संकल्पना यांतील कुलना आकृतीच्या साहाय्याने करता ठेऊ शकते.

ATTESTED

Daboo  
TIC Principal  
Amar Konkan Science & Comp College, Ashti Rd  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar - 413238

## मानवी आरोग्य आशेश्वाच्या सैकल्पना :- व

आशेश्वाविषयक सवयी पुढीलप्रमाणे-

- १] मन्या पहाटे झोपेतुन उठल्यावर एक उलसमर गंड पाणी पिले ही एक चांगली सवय आहे.
- २] + समलोल आहर घेण्यात नियमितता ठेवून ते योग्यप्रकारे चावून हळुळूळू खाणे आवश्यक आहे. पुर्ण पोट मर्जन खाणे ही उक वाईट सवय आहे.
- ३] मदयपान करणे टाळले पाहिजे. कारण त्यामुळे हुद्याचे ठोके जलद होणे दृष्टीमध्ये आणि उकांव्यामध्ये फरक होणे स्मरणशक्ती स्वतःकरीभ ताबा आणि मवद्यान गमावणे इत्यादी वाईट परिणाम होतात.
- ४] अनेक गुणे अपघत, मानसिक इजा आणि अनेक रोग मदयपानाने होतात.
- ५] तंबाबू सेवन व धूम्रपान टाळले पाहिजे. कारण त्यामुळे फृणक्रिया विघडते.
- ६] आणि घसादाह, ओकना, लोट शरशरणे, तोडऱ्या भाणी फुफुसांचा कंकरोग, घामनी, काढिण्याता, उच्च रक्तदाह, इत्यादी होतात.
- ७] दोन जेवणांच्या देश्यान सरपुर पाणी पिऊन ठिरव्या पालेभाज्या कर्ते पुर्ण घान्य दृगदारे इत्यादी भारते ततुमय पद्धर्य खालुन भाणी शैत्याज्ञ नियमित जाऊन उद्दृश्यंकोष्ठा टाळभी पाहिजे.

ATTESTED

*Sabu*  
TIC Principal

- ५) नियमितपणे व्यायाम करून किंवा फिलायबा जाणुन क्रोधावर नियंत्रण केले पाहिजे.
- ६) आपल्या क्रोधाचा नाश करा, नाहितर तो तुमचा नाश करील.
- ७) जे अन्न आपणा व्यातो, जी हवा आपणा हेतो आणि जे पावी आपणा पितो त्या संबंधीच्या स्वरूपावर आविक झर दिला पाहिजे.
- ८) कारिशमी ठराविक वनस्पती तेलानी मॉजिश करव्याची एक प्रथांमध्ये आहे. त्यामुळे त्वया मळु होते.
- ९) राधीशभीसरठा वेगवान होते आणि स्नायुंया व्यायाम होतो. त्यामुळे व्याकले डानंदी आणि ताजीतवानी होते.
- १०) दररोज नियमितपणे सकाळी किंवा दुपारी जेतवाव्या अगोदर अद्योळ केबी पाहिजे.
- ११) केस नेल्याची स्वरूप छुतले पाहिजेत कंवारा करून नीटनेट्के केले पाहिजेत.
- १२) सकाळी आणि रात्री जेतवानंतर तोड आल्हाददार्यक अशा जंतुनाशकारे व्युत्पन्नी करून स्वरूप केले पाहिजे.
- १३) दररोज दोनदा सकाळी आणि रात्री दात स्वरूप केले पाहिजेत.
- १४) जेवणापुर्वी, अन्न हाताळताना किंवा तयार करताना आणि शौचात्मक जाणुन आल्यावर दात साबनाऱ्याचे स्वरूप छुतले पाहिजे.
- १५) नव्ये स्वरूप ठेवली पाहिजेत. आणि व्यारीक काळावधीनंतर कापली

पोषाणर -

पोषाणर व आरोग्य :

चौंगळ्या ओरोग्यासाठी विविध वयोगटात योग्य पोषाणक कसा असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.

हिरव्या पालेभाज्यामध्ये महत्व -

हिरव्या पालेभाज्यामध्ये सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यान शारिराची वाढ तसेच चौंगळ्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात.

जडेभरडे धान्य व पोषक महत्व -

या विभागात विविध प्रकारचे जडेभरडे धान्य जसे ज्वारी, बजरी, नाहणी, इ. आणि त्यांचे पोषक मुळ्ये दिली आहे.

आश्तीश भोकासाठी आहारविषयक मार्गदर्शक सुचना -

जीवनाच्या विविध उपयोक्तुसार आहारविषयी मार्गदर्शिन झाणी महार

जवजात झाणी लहान मुलांची अन्नाची गरज -

जवजात झाणी लहान मुले फरं घळवळी असतात. आणि जास्त प्रमाणामध्ये आपली ऊर्जा घार्थी करतात. मठबूनच त्यांना जास्त प्रमाणात शारिर संदृढ करणारे झाणी ऊर्जा देवारे प्रयिन आणि कैलरीज असलेले अन्नादर्शी आवश्यक असतात.

पाककृती - शिशुसाठी -

या विभागात छोट्या बालकांसाठी वेगवेगळ्या पाक कृती आणि व्याची पोषक मुळ्ये दिली आहे.

शिशु आणि शाळेला जाण्याआव्याया वयातील लहान मुलांसाठी पोषक नाहिता -

शिशु आणि शाळेला जाण्याआव्याया वयातील लहान मुलांसाठी पोषक नाहितांसाठी विविध पाककृती यामध्ये दिल्या आहेत.

आवश्यक प्रयोगीपचाशत्या पदुष्टाती-

प्रस्तावना - जेण्ठा कोणी जम्ही गोते किंवा अध्यानक आजारी पडले. जेवा संकटकालीन परोरास्ती असते त्यामुळे प्रयोगीपचाशा देव्यास्ती तेळ येत आणि हीह वेळ रोव्यासाही मठतचाची असते. त्याती काही आवश्यक प्रयोगीचार दिले ओहेत.

सामान्य ओघष्टे -

- तुमच्या घरास प्रयोगीपचार साहित्य भाषे याची बात्री करेन घ्या. त्यात काही सामान्य ओघष्टे लक्ख ठेवा.
- प्रयोगीपचार साहित्य आवि काही तुमच्या मनाने आगलेली ओघष्टे मुझापासून दुर ठेवा.

आवश्यक सूचना -

रोव्याला वाचवतांना प्रथम तुम्ही स्वतःला सुराहीत ठेवा घडणाऱ्या प्रसगाकडे बघुन काय पाउल उधाऱ्याचे ते ठरवा. जेवा शक्य असेल तेळा रक्तापस्तुन वा शरिरातील द्रव्यापासून स्वसरळणासाठी हातमोजे घाला.

बिकट प्रसंगी रोव्याची डिम टाळूला अडकलेली नाही किंवा काही कस्तु त्यात अडकलेली नाही याची बात्री करून घ्या. त्याचा शस्त्रीयात्म ऊक्त्वापेचाल राळू राळयाला ठवा. आवि नसील तर त्याला कृत्रिम चास देव्यास्ती लगेच वरज नाही.

जसे तुम्ही इतक येते का हे पलाल तेळा, त्याचा रक्त प्रवाह आवि हृद्याच्या ठोका देखील संघ ओहे हे पहा.

हे फार मठत्याचे ओहे की ज्या मानसांच्या म्हणिवर किंता पाढीक आघात झाले असतील त्याला मुळीच ठबवू नका ज्याने तो पुढील अपघातापासून वाच्येल. जर त्याला वाती झाली आवि तुम्हाला बात्री ओहे की त्याची मान ठीक ओहे त्याला कुरीवर करा आवि त्याला वरम ठेवण्यासाठी एव्यादे पांधरूण घाला.

आशीर्वदेदेही विविध शास्त्रीय प्रारूपे-

आता आपन निरनिरक्ष्या देशात्मा असेही सेवा करा ऑहिले हे पाठ्यार ओहे यात मुख्यतः ५ प्रकारी असेत, पहिले मठाजे संपुणी बोसलिंग आशीर्वदेताये उदा- कैबलड हसरे प्रारूप मठाजे भासाऊक आशीर्वदविना उदा- अमनी. तिसरे निमुक्त प्रारूप मठाजे प्राचुर्याने व्याजगी

आशीर्वदेताये उदा- भारत व अमेरिका.

चौथे प्रारूप मठाजे चीनाये.

उदा- चीन.

भासत -

भासतातीव आशीर्वदेवा मुख्यतः ड्रिटिश काळात सुन शाळात्या आषी मुख्यतः पारपारिक आशीर्वदेवा होया ड्रिटिश काळात आशीर्वदेवा आषी सैन्यताजाणी [कॅल्टोनमेट] सुन शाळी - यात स्वच्छता। विषयक काढे, सांघोंचे नियन्त्रण आणि वेद्यकीय सेवा यांचा समावेश होतो.

प्रत्येक डिझाइना कृत्यात्मक विएश काळातस्य सुन शाळी. मुख्येसारख्या मोळ्या शहरांमध्ये महापालिकानी देवघोदारेख्या। मदतीने मोठी कृत्यात्मके सुन केली.

भासत स्वतंत्र शास्त्रानंतर श्रीर कमिटीच्या इंफारेशनी शासनाने रवीकरूत्या. या शिफारेशी प्रभागे संपुणी भासतात उपक्रेत्रे. प्राण्यामिक आशीर्वकेत्रे, ताळुका कैञ्चालये आणि जिव्हा कृत्यात्मके गांधी मोठी सांगणी उभास्त्रुत्ये निश्चित साले.

यासाठी राष्ट्रीय उत्पन्नांमध्या १०%, अर्थी आशीर्वदेवावर करायचे ठरते.

सर्व आशीर्वदेवा भावितानिक असतीव आणि व्याजगी व्यवसाय असणार नाही अशी कमिटीची इंफारेशन होती.

वेद्यकीय सेवाकरोक्ष्य आशीर्वद आणि प्रतिवेदक सेवाचे व्यवस्थापन अभिनीताना अपेक्षित होते. गावपातलीवर आशीर्वद समित्याचे नियोजन होते.

आरोग्य -

शारिरिक, मानसिक, सामाजिक दृष्टीने व्यवस्थेत आणि रोगमुक्त असव्याची अवस्था म्हणजेह आरोग्य होय.

ज्ञातिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसुन ती एक शारिरिक, मानसिक, सामाजिक आणि सम्बन्धातील समतोभासी अवस्था आहे. अशी आरोग्याची व्याख्या आहे.

पोषण, आहार, व्यायाम, स्वस्थता, इंतराणी व्याप्रीगत सर्वत्र या गोष्टी आरोग्यावर परिवाभ करतात.

माझेवर्दात उरोज्वारे लक्षण असे केले भाले. - समदोष, समावृत्ती, समद्यातुमलक्रिय प्रसन्नात्मेन्द्रियमना, स्वस्थ इत्याशीहीयते - सांचा घरकसीहेता सुअस्थान अस्थान १४१ आधुर्वेदात आरोग्याचे लक्षण असे केले आहे. समदोष समावृत्ती समद्यातुमलक्रिय प्रसन्नात्मेन्द्रियमना, स्वस्थ इत्याशीहीयते - सांचा घरकसीहेता सुअस्थान अस्थान १४१.

ज्ञातिक आरोग्य संघटनेनुसार मानसिक आरोग्य म्हणजे "अशी सुरक्षेती ज्यात व्याप्तीला स्वतःच्या क्षमतारे आकलन होते, तरेही ती व्यक्ती उपयोगी व भावद्याची कांज करू शकते आणि तिचा समजात्या घडवीत मोलाचा वाट असतो."

नियमित व्यायामाकूळे आरोग्य उत्तम राहते.

तरेही ती व्यक्ती उपयोगी व भावद्याची कांज करू शकते आणि तिचा समजात्या घडवीत मोलाचा वाटचाब असते.

शारिरातील इतर मक्तुहारे अवयवांचे आरोग्य त्यामुळे विघडते हे ठारवर सेदृश झाले आहे.

सांखिकी जमिनीव्यापी आणि जमिनीतरील घाणी रुपदृष्टी व प्रदुषकाचाऱ्यानुसार असराशीत डेतो पर्यावरण स्वस्थाच्या दृष्टीने उरजेचे आहे.

## हेशातील सार्वजनिक आरोग्य

भारतात सर्वांची आरोग्य सेरा राज्य व सेही राज्यक्रम  
यांकडून पुरवली जाते. भारतीय संविष्टज्ञान लोकांपे पोषण व रहाणी  
मान हे तात्पर्ये तसेच लोकांपे आरोग्य सुधारणे ही राज्याची मुळ  
जबाबदारी आहे. असे मुद्द्ये जाते.  
राष्ट्रीय आरोग्य दोरणी सरकारे १९८३ मध्ये शिकारले. व २००२  
मध्ये त्यात सुधारणा केली.

भारतात सरकारी आरोग्य दोराता समांतर आणि त्यापेक्षा अधिक  
लोकप्रिय असे घरांगी आरोग्य दोर आहे. इतरी तसेच  
ग्रामीण कुटुंबे घरांगी आरोग्य दोराचा उपयोग जास्त वेळा  
करतात असे पाढीत आढळून आले आहे.

भारतात आगुच्य मर्यादा सरासरीने ६५/६७ वर्ष (फार्सी) व वाळ  
मृत्युचे प्रमाण १००० वाळ जोनामाझे ४६ आहे.

सार्वजनिक आरोग्यसेवा हा ग्रामीण भागासाठी वरदान आहे. ग्रामीण  
आरोग्यामध्ये आसा कर्यकरतीचे योगदान खुप मोठे आहे. अशा  
कार्यकर्ती हीच ग्रामीण आरोग्याची सर्वेसर्वी आहे.

भारतात सुमारे ७५% लोक घरांगी आरोग्यसेवा विकल घेतात.  
ग्रामीण, गरीब, दालेत वरीरी घटक तेवढेह सरकारी आरोग्यसेवांचा  
नाईझाजाने अवलंब करतात. ग्रामीण गरिवीच्या भनेके काऱ्हांबरोबर  
वाढता वेद्यकिंवा घर्यां ठेठी एक काऱ्हा आहे.

१९४७ पासून क्षमतापर्यंत ६० वर्षांत भारतातल्या आरोग्य व्यवस्थेत  
काढी सुधारणा झाल्या आहेत.

तरीही त्याप पातळीवरच्या इतर देशांच्या मीनाने आपले फारच  
मार्गे पडतो.

## पर्यावरणाशी आरोग्याचे नाते-

पर्यावरणातील विधांमुळे जगभरात आरोग्याची नानी होताना आपने पाहतोच आहोत. वैदकीय तज्ज्ञांचा मते पर्यावरणातील भए गोष्टींवर भर देण्यात त्यातील सुखारणावर लहान केंद्रीत केल्यास जगातील घंच्यावत नागरिकांचा आरोग्या मध्ये सुखारणा होडू शकेल.

## वायु प्रदूषणा-

~~प्रदूषित~~ हेमुळे मृत्युदर वाढतो आहे. कार्बन मोनोक्साईड मीथेन आणि अशा इतर वायुंच्या प्रदूषणामुळे कर्किरोग, फुफ्फुसोचे दीर्घीकाळीन आजार, हृदयविकार, यांनी घीडित फृष्टांची संबद्धा दिवसोदिवस वाढत र्यालली आहे. ठे प्रदूषणाकारी वायु मुख्यत्वे कारब्यांने काणी वाढनांच्या प्रदूषणाकारी वायु मुख्यत्वे कारब्यांने आणी वाढनांच्या घुरातुन निर्माण होतात.

जगातील ४०% जंतां मानवी शरिराला विद्यातक ठरतील अशा प्रदूषित वायुंच्या पातळीमध्ये आपला खास हेते. त्यांच्या आरोग्यावर त्यांचे लोत असलेले दुष्परिग्राम ज्ञानोरे हेत आहेत. त्यामुळे छेंचे प्रदूषण घटविने कठणजेच पर्यावरण सुखारणे वायु प्रदूषणाचे नियंत्रण हे साचा जगाचा आरोग्यासाठी लाग्यावश्यक आहे.

## जलप्रदूषण -

नद्या, तलाव, समुद्र असे जामिनीवरील पाण्यांच्या साठे उमाणी भूगर्भजल या दोन्ही जलरसांगांमध्ये आज प्रदूषण पाठायला मिळते आहे. विविध प्रकारचे जीवांशू. विधावू त्यांची रसायने त्यासाठी कराणीमुळे ठेण उमाहे. पचनसंस्थेचे, मज्जासंस्थेचे, मुस्तिरिस्जनसंस्थेचे शरीरातील कार महत्त्वाच्या उपयोगाचे आरोग्य त्यामुळे विषते.

ते वारेवार सिद्धी काले आहे. साठाजीकृत जामिनीखालीकृत जामिनी-वरील पाणी शुद्धी व प्रदूषणापासून सुराशीत ठेवणे पर्यावरण स्वास्थ्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय  
आश्वी बु

# समारोप

१ चि. काळे ऋषीकेश अनिल S.Y.B.A ह्या कागित  
शिक्षण घेत असून मना मानवी आरोग्य ला विषय  
असून मना मानवी आरोग्यातील बदल ला प्रकल्प मी  
पुर्ण केला आहे.

मी ह्या विषयाची माहिती मिळवणी आहे.  
आमच्या विद्यालयातील अंशाभ्यातुन पुस्तकांची माहिती मिळाली.  
चांगल्या प्रकारात झोळाला आमच्या विषय शिक्षकांची  
शिक्षकांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली प्रकल्प पुर्ण करव्यास  
मदत ही केबी. व काही महाविद्यालय शिक्षकांनी माहिती  
देऊयास मदत केबी.

व मित्र व मैत्री यांनीठी मोलाचे मार्गदर्शन  
केले व चांगल्या प्रकारे माहिती गोळा करव्यास मदत केबी.

मना ला प्रकल्प करव्यास अंवयत आनंद साला.  
कोणत्याही प्रकारच्या अडवणी आव्या नाही. मानवी आरोग्यावर  
होणारे बदल काय असतात. हे मना या प्रकल्पातुन  
कळाले आहे. मना ला विषय दिला आणि तौ मी  
चांगल्या रितीने पुर्ण केला असून मना भर्वनी मोलाचे  
मार्गदर्शन केले त्याचे मी आभार मानतो.

"पर्वत भर" यांनी ही ला प्रकल्प करव्यास मार्गदर्शन केले.  
त्याचे ही मी आभार मानतो.

*(Signature)*  
ATTESTED  
N.C. Principal

Mr. Commerce, Science & Comp. College A-->  
Tal. Sanjanmer, Dist. Ahmednagar 41371

THANK YOU...

TOPIC

Page..... Date ..../..../.....

નાય - કાળી ભાણાય છાસોંક.


કોણેડ - ફલા, વાહિંડા, લિણાલ એ દાંડાશકણાંદાન  
માણિવ એટુ.

સો.ની. ડાસ

પ્રખ્યાતો નાય - ઓદ્યોગિકલા

S.T.O - ८५४-८

(2019-2020)

*brief*   
~~12/03/18~~

ATTESTED

Pabu  
H.C Principal  
Arts, Commerce, Science & Computer Science Department  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar, Maharashtra, India



# ओद्योगिक कांती

TOPIC

Page: 1 Date: .....

## \* ओद्योगिक कांती \*

इंडियामध्ये प्रथम सुरु व्यापारिया आणि नंतर अर्व युरोपाई पसरवोस्या उत्पादन साधाने व प्रक्रियात जागेव्या वद्भावा ओद्योगिक कांती म्हणे रहणारात सर्वसाधारणपदो रु.भ. ७७५० ते रु.भ. ७८५० असा शतकमार्गाचा कालखंड या कांतिस्था पहिल्या टप्प्याने व्यापत्ता आहे.

ओद्योगिक कांतिस्था इंडियामधीच प्रारंभ.

ओद्योगिक कांतिस्था आवडणाऱे मुख्यमूल घटक इंडियामध्ये आविनत्वात होते. इंडियामध्ये प्रथमा ओद्योगिक कांतिस्था प्रारंभ आला. इंडियामध्ये व्यापारी व्यापक खंडात दुर्घट पोलेहासे होते. आशतात सामान्या विस्तारात्मक उत्पादने मानव्या पांडाव केमा त्याहीप्रमाणे अपेक्षितीच तसाहीचाहुन इंडियामध्या आमाप नाफा ० चूट मिळावी होती. इंडियामध्ये एकाही नोड्या प्रमाणात आर्थिक व्योधन कडून झारपूर प्रमाणात संघर्षी मिळवली. या अंपत्तीचा वापर इंडियामध्ये व्यापत्ता ओद्योगिक विकासासाठी केला.

यादा शूमाराचे इंडियामध्ये नोड्या प्रमाणात वेळाडिक प्रवाति युक्त आवडी इंडियामध्ये उत्पाती, दारकर्मी, कृषक शंकोयिकांनी विविध शोध नावकी नविन यंत्रे तथार केबी उदारणार्थी - जेव्हे वेटवे लाय येऊन्हाचा जोहर नावला. नॉर्जी इंडियामध्ये रेल्वे इंजिनाचा जोहर नावला. त्याच्या कोसामुळे इंडियामध्ये ओद्योगिक कांतिस्था नोड्या प्रमाणात चालना गिळावी.

इंडियामधीच दौर्यविकास अब्दुफुलता.

कोड्योगिकिकर्त्ताचा आवडणाऱे कृषकारी नेसर्विक अब्दुफुलता इंडियामध्ये होती. यंत्रे त कारवाने अमरव्यासाठी बांगारी यांनी र दगडी कोळ्या अरपूर प्रमाणात होता.

## TOPIC

Page: 2 Date: / /

ल्यास्या शास्त्राचि पद्धतीने वापर कळून नवीन अभ्यासक्रमी  
तधार क्षम्यात इंवेंट आव्हेश ठरवो.

कापड व्यवसाया हा इंवेंटमेंटीचा प्रमुख व्यवसाय होता सोबत्या  
शातकाच्या माझ्यापासून इंवेंटमेंटे कापड उत्पोदाचा चालान। मिळ  
नि होती इंवेंटमेंटीचा लगामाळ ते कापड व्यवसायाचा सानुकुब होते  
इंवेंटमेंटा अमेरिकेतील वसान्तीमध्यून भास याब्याच्या कापझाचा  
पुण्यठा इंवेंटका शृङ्खला होत होता. इंवेंटमेंटे विजेत्याने कापड  
ओव्हेशात कांती आव्हे इंवेंटमेंटे ओव्होविक कांतीची सुकूवात नुस्खा  
व्यवसायापासून होणे भापिणार्ह होते.

### ओव्होविक कांतीचा प्रभार

इंवेंटमेंटे सुरु डावोवी ओव्होविक कांती घोष्यात्य कामावदीत  
युरोपात प्रसरवी इंवेंटनंतर क्राड्म व जर्मनीत ली कांती छडून आली  
ग्राह्य व जर्मनीने बोल्ट, पोव्हार्ड व शशाद्यानिक उत्पोदाच्या व्हेत्यात  
कृत्येखवीय प्रगति केली. नेव्हेंवॉर, रेगिजियर, शेन था देशात ओव्हो-  
विकरणास सुकूवात लेफ्न तेई ओव्होविकीकरणाचा वेग दांगलाई  
वेग दांगलाई वाढवा शुरूप बालें प्रवृत्त आविषेकेत ओव्होविक कांती  
हाली अमेरिका भव्यावसीताच एक उत्पोदाप्रणाले अर्थव्यवस्था बद्धून  
नाणारुपात आली. रशियात ओव्होविक कांतीचा प्रभार उत्तिरा ज्ञाला.  
माशिया खेडात दी कांती प्रधर्म जपान या देशात आली. जपानने  
पोव्हार्ड, यन्ने श्वाद्यन उत्पोदाच्या व्हेत्यात आवृद्धीकारक प्रगती केली. विभा-  
त्या शातकाच्या सुसंगतीला आरतात ओव्होविक कांतीची सुकूवात  
आली. आज ओव्होविक कांती शाया नव्हार जाऊन पोलोवाली साठे  
ओव्होविक कांतीचे परिणाम.

ओव्होविक कांती ली आली समाजावा काही बाबतीत ठस्हान  
तर काली बाबतीत बापवी तरवी. कांतीचे परिणाम इट आणि  
आणिष्ट आणे दुहेची अवूपत्ते आहेत.

ATTESTED

Tc Principal  
Ms. Gururaj Sopan  
Carmo College Asst. Prof.



## TOPIC

Page: 3 Date: / /

ઓદ્યોગિક કાંતિસુલે વાચિકાણ પરિભાષા.

ઓદ્યોગિક કાંતિસુલે વાચિકાણ હોકારથી રહીએનાં કાંતિસુલે લિખાઈ કરાયાનું હશે. ગેંટમનું હાથગુરુની બદયોગ ખંડ એડાય. વાર્ગિક કાંતિસુલે લેલાડ કાંતિસુલે માટાનીઓફા કામગારીના પુષ્પવાણ આપ્ણા કાંતિસુલે ત્યાથા ફલયાની કાંડવળાણાના હોતાના કર્મી વેતનાત જાપ્ત તેણે કાંતિસુલે રાખુણું હોતાને જાદુ, લાખાણો, પુષ્પ કામગારીઓફા કર્મી કાંતિસુલે રાણા વ ચૂલાણા કર્મી પણ હિન્દી જાહી. કામગારીના કામગારીના ફેલાણી કાઢુણ દાકાને જાહી. અણાત ઝાલયાના કામગારીના લુણમાન જાપ્ત એડાય ચુલાણા બનાને ચેકાણી, ડાન્ફાનજુરી, ચૂરણા વ્યવરણોટા અણાત દાંધાણી પ્રણા ચાંડાદ બનાને કામગારીની કાર્યક્રમ હિન્દી દિનઓહિતનું ખાલ્યાવણી યા ઉભા આંડવળાદાર, કાંડવળાદાર જરૂરિંત કાણે. અણાત કાર્યક્રમ હિન્દીના વાઢની.

ઓદ્યોગિકિકરણ ઝાલોસ્થા દુરોપીયાન શાદ્વોણી વ્યાપારણાનીસાઠી સામ્બાડ્ય વિશ્વાશદે ચોરણ હિંદુઠાંબે, તથાની કાગયા, ભાફિકા લ્યાન્ટ, સામ્બાડ્ય વિશ્વાશ કરવ્યાખ્ય સુફળતાત કેવી. તથાસુલે તેણીના ફાનોફ, શાદ્વોણ રહાતન્ય નથે જ્ઞાને. સામ્બાડ્યધાની શાદ્વોણી જ્ઞા શાદ્વોણી કાર્યક્રમ જોખન મોક્યા પ્રમાણાત કેવે. સામ્બાડ્યધાની શાદ્વોણે કષિત બનાની. વર્જાન્સ્ટારાની શાદ્વોણ બણીબ બનાની. કષિત રાણે વ ભરણિ શાદ્વોણી કાર્યક્રમ હિંદગતા વાઢત બોલી.

ઓદ્યોગિક કાંતિસુલે નેણા જાહીનાસુલ હિંદિય નગરી રઘુયા નિસાણિ નેવુ, જાગાયા, વ્યોદ્યાનુલ જાહીકિડે દેણાયા લોકાંસી સંસ્કૃતા કાઢની. જાહીની લોકસંસ્કૃતા વાઢ્યાનુલે જાગીચી ટંદાઈ. જાપુરા ધારી પુષ્પવાણ, જાપુરાણ સોણી દાંધાણણે પ્રશ્ન ઉદ્ઘાતને. જાગાયોદ્યા જાગિદાલ વસ્ત્યા, પ્રદુષણ દાંધુલે જાયાવણ પરિશ્છાલી નિર્માણ જ્ઞાની.

ઓદ્યોગિક કાંતિસુલે શાદ્વોણે એકોકાંરણે પરશવદાન વાહને, ભાય, રંગબંડુ સાલોપિકેનુન કાપુસ, કેનાડાનુન બજુ દાંધાણણું જીવનાવણીક કસ્તુ માગવત કસ્યે. દાખાદાના

## TOPIC

Page: 4 Date: 1/1/2023

साध्वात राज्यकांती साहस्रास अथवा बुद्धि भाष्याम्  
भाष्यात् नियति व्यापराम् दोका इत्पत्ति नोई. त्यापरं अपवृणुन्  
असगारे उदयोगात् दोक्षात् येत आद्यात् लोकांचा कम्तुंदी कावळे  
आंख्यास भाष्यान्य भाष्याबा त्याची सक वावे.

कामवाड्यात् फुटुंगातील त्रिया भागी चुक्के यांना देखीला पोटाकिला।  
कारखान्यात् काम करणे आणा पडे. सर्वजण भातिझमानो शक्कल गाठा.  
त्यामुळे फोटुंगिक जीवनातील भागांचे मुर्गीपर्या नाट जावा. येड्यावून असेहा  
बोकांना शोजगालासाठी बालूकडे स्थानातर परावे नागव्याजो टक्के फुटुं  
पद्धतीचा -हस्य जावा. भस्माशतीला दुःखे विसरव्याभाठी गाऊर व्यभनाणा।  
बळी पहु भागले.

ओद्योगिक कांतिरे पर्यावरणावरीला परिणाम-

ओद्योगिक कांतिमुळे कारखान्यात् उद्यास्य भावी-  
कारखान्यानीमुळे जाव प्रदूषण, लग्न प्रदूषण, खाणी प्रदूषण छड्कल भावे. हेच्या  
प्रदूषणामुळे बोकांना श्वभनांचे विकार जडवे काळी कारखान्यातून विसाऱ्या  
वायुंदी भावती लोक्कल आणेक माणेचे कल्यानमुखी पुरुषी, विकलांग ज्ञाली,  
कारखान्यावून व जातीवून सोडवेळे सांडपाणी नस्या, नावे, अनुप्रस्था  
पाव्यात मिमळव्याप्तुमुळे पाणी दुषित भावे. त्यावून बोकांना भातिसार,  
फारीक, बद्यांगिराच्यु यांश्चाश्च भाजार लोक भागले. जबाहर प्राणी व जन  
वनस्पतींसे भासितत दोक्षात् भावे चाले व कारखान्यांच्या गांडिलून  
भाणीसे साक्काज्या निघाण भावे.

क्षम्यांदी विलेवाट भावव्यादा प्रश्न तंभीर वनवा. डासांचा प्रादुर्भाव  
वाहन गलेल्ला, विवताप यांसारख्या रोड्या रोड्या प्रभागात प्रभास  
भासा. दरवर्दी आनेकांना प्राण तंभावावे भागतात. कारखान्यात  
वापरव्यात योगांचा डवावावली पदाणिरे अफोट लोहून गीतीत व  
वित्तकांनी बोड्या प्रमाणावर छडून येते ओद्योगिक इत्पादनसाठी  
आधुक्यांदी वापरवी जाते. आपूभात्यातून किंवोत्सवाची भक्ती  
भावव्यास त्याचे जातीवी भागीशकृ वर्द्दि परिणाम छडून  
येतात. आरुतील वाहने भागी कारखान्यातून

## TOPIC

Page: 5 Date: / /

यांनील्या आवाजातून खवनी प्रदर्शन केले त्यातून काहीक वापरांचा वर्णन करण्याएवें शोद्देशोऽिकृतानांच्या लिकाभाषाडी खानिज मंपत्ती, दोन्हांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वापरली नाते यांची टंचाई कातिल्यात हिचा तेव्याचा योका आणु शोती इप्पक्कल अगिन चे जोतीचे पावी वापरक्का कुके खोलजमिनीतो क्षेत्र रम्मी लेकु बाबाबे शोद्देशोऽिकृतानाभाडी मोठ्या प्रमाणात अंगबातोड छेवी जाते. पाव्याच्या प्रश्नाप्रक्कल झांदोवानो होक्के समाजात संघर्षाचे रातावरा लिमांगा लेते.

## TOPIC

Page: 6 Date: / /

### ओद्योगिक विकास, आश्तातीव

आठवांचा शातकाच्या भागापर्यंत आश्तात उनेक उद्योगांचा कर्मी कागजारीचे व्यवसाय आश्वाराटीमध्ये आव्हे होते उनेक जागतिक उभारांत आश्तीच्या घटनांना, विषेधत सूती व ऐचमी कपड, बाबी, जरी काम व किनव्याबाब घटनांना मालारी होती. परंतु उद्योगाच्यावर विषेधित परिणाम होऊन अठवांच्या शातकाच्या अखेरीपर्यंत ते नवजनवळ भयाच्यु गोले चुन्या आश्तीच्या उद्योगाच्यावर. -ठसार्याची प्रवृत्ती करणे मुकिमप्रमाणे :-

- (1) वित्तांची विद्यातक व्याप्रमेत आर्थिक निती,
- (2) रलपेशिय शज्यांच्या -हसावरोवर उद्योगाच्यावरा असणाऱ्या रजानभवता वोय.
- (3) ओद्योगिक कांतिमुळे चोठ्या पुण्यातवर व त्यच्युने रवऱ्यत यंत्रोत्ता दिल वस्तुन्या उर्ध्वेत उपदेशीव व उशेशी रात्रांद्या.
- (4) जेत्यांच्या अंमक्तीच्या अंदानुकरणाजे परांपरागत आश्तीच्या बाबाच्या आनापेठेत छट
- (5) ह्या भर्त उद्योगांच्या उनुप्रजाने डत्पादनतमात उवावश्यक त्या सुचारणा कर्याची निकृ होती. त्यापि आश्तीच्या काशाचरित उषा अस्त्रांचा अवश्यकी ठरावा.

### पहिल्या महायुपर्यापर्यंत आश्तीच्या उद्योगाच्याव्यापीची प्रगती :-

निनेच्या उद्योगाच्याव्यापीची सुरुवात अठवांच्या शातकाच्या उल्लशाणीतीच्युरोपीय अंदेवाळ्यांनी केळी होती. परंतु कृषिम संबंधाच्या ओस्याच्युके छ्या दृढ्यांच्या -हायाम छ्या काळात सुरुवात झाली. एता काळात कारवाईनदीचा छाणि मन्याच्ये उद्योग छ्यापैकी उद्योगाच्या उद्योगाच्याव्यापीची प्रदूसा सुरुवात झाली. मन्याच्या उद्योगाच्याव्यापीची नाळा व कौफित्या. दृढ्याची सुरुवात प्रवाह छ्या काळातच झाली. १८५३ पर्यंत कृपनीला मनोदारीमुळे बुरोपिधाव अवावेले निर्विच फाळातच छ्या दृढ्यांना दाखला. गिळाबी. १८५० ते १८५५ या काळात सुरुवात झाली. मन्याची संकटा द्विवर्ष २०५० रुपकी ठाळी त्याच्याप्रमाणे या काळात चलाच्या नागरिकीयांनी ७५०० रुपके नाली ठेवी. ती १८५० साली २,१८२५० रुपके नाली

## TOPIC

Page: 7 Date: / /

१८५० साली रातोंचे उत्तमांगन राष्ट्रामध्ये २६ रुपयां पोडलेले ते २६५० रुपये ठोंडी पोडल्यावे. कौफीस्था नागरिकीखाली १८५४ साली लक्ना १५,२५० हे जगिन होती ब्राह्मीखाल्या स्पर्शेमुळे ही नवीन कमी ठोक्न ३७७३-७४ साली कौफीस्था नागरिकीखाली फक्त ८५,७५० हे. जगीन होती जागती बाजारपेठेत आश्लाय रातोंचे फोडीवा मागणी होती. त्या दोन्ही चंद्रांत प्राप्त क्षम्याने परदेशी आडखाली प्रमुखत्व लेते.

त्या काळात कारखानांची विशेष्या. १८५४ साली पहिली कापडविशेष्या यकूजाली. १८५५ साली लक्ना २६५० कापडविशेष्या यिशेष्या लोत्यावत्यात २,५०,८५७ मंजूर कापड करीत लेते. १८०७ हे रातोंचे तर्सी मोडस्थासा त्या काळात कापडचाला कांड अगटीस काबा होता. कापडविशेष्यांचे केंद्रिक्करण प्रमुखत्वाने मुंबई प्रातात झाडेश गेते. १८०८-१९ साली ताबास्था यश विशेष्या लोत्यावत्यात २०,६४५ कामगार होते. १८५५ साली ताबास्था विशेष्यावीची कासागाराची संविधा प्राबुकरे होवे १,३६,२८८ ठोंडी. किंवित युद्धामुळे भारतीय ताबास्था अहत्व ताढेले १८५५ पावऱ्याने ताबा चंद्रांत दातराणाएलजी वंतोत्पादन सुरु झाले. ताबा चंद्रांती त्या काळात अपास्थाने प्रवाती जाली त्याचे काण त्या उद्योगाच्या अभियंत गेता व आश्तवि निर्यातीत त्याबा असम खाशा महत्व ठेते ताबास्था अर्वदी विशेष्या बंशावलम्ब्ये केंद्रित झाल्या लोत्या. ह्या चंद्रांती प्राबुकरणाने परदेशी आडखाली तर्दावत ठेते.

हारीन पुढ्योगाशिंगाय ऐव्हे कारखानांची विशेष्या. ताढीमुळे अभियांत्रिकीय व्यवसायाची अन्पशी मुळवात जास्ती क्षम्याप्त्य त्यांनी तेज वर्मांगनीज लाग्या नेने उद्योगाच्यांची मुहुर्तमेह त्या काळातहे गेवली ठोडी. १८५७ साली दाटांद्या बोर्डवर घोषित रातोंचा कारखाना अनु जास्ता. ऐव्हेत्या ताढीवरेवर कोळ्यास्था उद्योग वाढीस लागला. कागद, बोकर, कापड व शायर त्यांत्या विशेष्या द्यावी काळात शुरु, झाल्या परंतु शुति झागी ताबास्था काण झागी कोळ्यास्था लाठी ठेवा कारतीय उद्योग त्या काळात प्रमुख ठेते.

या काळातीव झोळ्यो विशेष्या प्रवातीती महत्वाची

## TOPIC

Page: 8 Date:

पैण्डित्ये वर्तन्ते, रक्षा बोक्स क्षेत्राचा मानाने ओढ्योगिक भौतिक्याचा  
भव्यांतर करी लेती राष्ट्रीय उत्पादनात ओढ्योगिक उत्पादनाचा वार्ता  
भव्यांतर होता. आश्तीचा उद्योगाद्यांद्यापर पर्यावरी आंतरधारे वर्तीत लेता  
अस्योगाद्यांद्याची वाढ माहे होती तिची अनेक फार्मे आणेत, डेवालीम  
साधन संपत्ती विसर्ग कर्जाने अरक्षास्थे भागानुभूतिकृत्या द्योषण घटेशी  
चलवर्णकडे पाळुद्याचा सरकारी राजकीय प्रतिकृति मुदिकोन पुढ्योगाद्या  
द्यावा आवश्यक साखी विसर्ग, आंतरधारा, द्यंतशक्तीचा विद्युत-  
जागतीचा काढाव, आर्थिक विकासावा आवश्यक असान्हा पायामुळे  
उद्योगाद्यांद्याची वाढ मजारी आहे तांगी आशिहित अजूरर्त्ता, तंत्रजिगांड  
ओढ्योगिक नेतृत्व व व्यापक वर्ती द्यांदी उणीत.

दोन अग्रवृद्धांद्याचा भौतिक विकास :

द्या काळातीली लागात्या व काप्तार्था विश्वा ले आश्तातीचे प्रमुख उद्योग  
द्यावे राहिले, युद्धामुळे निर्माण घटावी ठ तीमुळे कागदात्या विश्वा,  
काढ्यापेटांदे काश्वाने, भिन्ने व रासायनिक व्यापकाय, अभियांत्रिकी  
वर्ती नव्या व जूळ्या उद्योगाद्यांद्यांना द्यावा गिंवाबी द्या काळात  
भरक्षास्थी अभियन्त्र ठ विद्युतक ओढ्योगिक अभियांत्रिक विद्युती  
परिपाक रक्षण ओढ्योगिक आयोगाची नेमफूक डाबी ठे ओढ्योगिक  
द्योषण छद्यांद्याचा राजकीय व आर्थिक कारणे होती.

राजकोषांदी खायवात्तेचा संकेत ७७९ आवी झकारने मात्रे केला  
आश्तीचा उद्योगाद्यांद्यांना संरक्षण देशी वाढ कराव्याकरिता ७७९  
आवी वित्ती अरकारने राजकोषांदी आयोग नेमावा. या कायोगाने उद्योग  
द्यांद्यांना संरक्षण देव्यावापत आवश्यक्या द्योषणाची निस्कृती पूळीभूमाने होती  
प्र) संरक्षण मार्शाणा उद्योग ठा काळी काळातर स्वतंत्र्या पायावर उरेशा  
इपर्यंत उमा राहु खक्के डासा डासावा, व) त्याची वाढ हाळ्यासाठी  
आवश्यक आवश्यकी भायन-भाभवी देव्यातच अपवृद्य शामाची व  
(५) ठे संरक्षण ठे उद्योग संरक्षणाखेशीज वाढ खाक्कार नाहीत,  
असा उद्योगानाचे भिजवे, द्याविष्वी विफारण कराव्याकरिता  
सरकारने जकात आयोगाची स्थापना केली.

## TOPIC

Page: 3 Date:

ग्राजकोर्सीचा शायोडारी मिचुराणी सोरणा तिळवी नफल, टांडीली फॅस्ट, १९७७ पर्यंत डकात शायोडाले या सोरणानुभाव नु पु, पु, माल्यारी आणि केळी र त्यांची हु शंखांवस्त्र जायोडाले घेऊन्ह्या डिक्काऱ्या यांकारणे बाढ्या देल्या.

~~शरदाणा भिकालेले प्रमुख उल्योग मठांजे लोटवळ त योग्याद, युति काढी वाईवर, काढद, काढसावेत्या. जु यायन ठेणे कोत, यंद्हाठा नाळारबेळे प्रमुख उल्योग रहिणांजे कोव्या, शिरों, बाई ने ठोल. संरक्षित उल्योग शंखांची प्रगती केगावे झाली त संरक्षित उल्योगशंखांतीम योजनारीते प्रमाण ४८-८ टक्के ताचे. या संरक्षित शंखांत्या अव्याहारीमुळे घोनेक उपकृत्योगसुदे उद्योग आवे ताच, खंडोनीज, उल इत्या शंखांची ल्यात काळत यांत्रिकांकारक प्रगती रसावी.~~

झुमेरे रसायनुदृष्टी, फाळांनी आणि नंतर हु-

~~झुमेरे मलायुदृष्टी झुम्यावरोवर तत्पुरीच्या झोऱ्योगिक विकासाची लागणाऱ्या संरक्षक डकाती अनावश्यक ठेण्या. युदृष्टीकाळात झायत जवळजवळ छंद ज्ञानामुळे लोटवळी यांत्रिक, अवजार, कापड, रासायनिक फ्रेक्यो, शिरों, काढद यांत्रिक डोनेक उल्योगासुदे गावे त त्यांच्या उत्पादन एटक्के, पोलाहारे ७९ टक्के, रासायनिकांते ७७ टक्के, शिरों ६१ टक्के, काढद ६२ टक्के पर्यंकदर झोऱ्योगिक उत्पादन ३५ टक्के या प्रमाणात वाढवे.~~

~~छ्यात काळात प्रस्तुत्याने आरतात शंखोत्पादनास मुळवात झावी र साधकांनी, कापडशंखांम नांवलारी साझेकी, विष्णुत-माळ, रासायनिक द्रव्य वैशिलिक, व्होरे नविन उल्योगशंखांम चाबला मिळाली.~~

वृत्तांत्य आरताचे झोऱ्योगिक सोरण हु-

~~युदृष्टीत्तर काळात टक्की कडे उत्पादन ठेत ठोते आणि जिंगाती वाढवे ठेण्या. सजूरवर्गांनी असेतोष पराकोटीवा जोवा ठोता. त उल्योग शंखांत अपेलित आडवळ मुंतपुळ ठोत नक्ती आवर तोडवा रहिणी रेज्हर भांडाडीवर शशकारणे~~

ओद्योगिक वसेला दोरणी कांडिकारने, तरव कौद्योगिक विकास वाढविण्यासाठी १९४८ साली आपले कौद्योगिक दोरणी केले.

### प्रदुषण फशनास्या उद्योगांचे प्रमाण पाच वर्षांत पूर्ण -

प्रदुषण करान्ना काश्चाब्याविशेषात काळवाई कर्मनी याच्यात असा काश्चाब्यावी संख्या पाहतच समूज, गोप्या पाच वर्षांत जबरुद्धने प्रदुषुप्रदूषणी आणि हानीकाऱ्यक घाटक पदार्थ निर्माण करान्ना काश्चाब्याविशेषांचा उत्तरांतर कृत्यावृत्त पोळ्याव्याये घटणालाई तिळ आणि ओद्योगिक प्रदुषण ने उज्यास्या पर्यावरणासाठी अत्यंत गंभीर चांगली जाते. गांगारु प्रदुषण नियंत्रण मंडळ ले प्रदुषणासंबंधितील काश्चाब्यावी संमब्रजावणी कराणारी प्रमुख यंत्रणा आहे. मंडळाकडीन मिक्रोस्प्रिंग आणि नियंत्रण, त्यांचा स्वत्त्वारीतील ७७ लांड इकडे काश्चाब्यावणीकी जबरुद्धण कराणारे २६ टक्के, ताखुप्रदुषण कराणारे २६ टक्के, तर दोकानांचे घाटक पदार्थ बोले कैफणास्या काश्चाब्याविशेषांचे प्रमाण ७२ले. आणि २०००-०१ मध्ये लेले प्रमाण अनुभवे ७३, ७० आणि ७८ टक्के होते. प्रदुषण शक्तीस्या काश्चाब्यावी संवया अवृद्धा पाच वर्षांत दुपटीने वाढव्याचा दिसून आणे आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ हे नियमास्या संमब्रजनीसाठी आणि घटक काश्चाब्याविशेषांकडीन दैक बमी होते, तर काणी प्रदुषणकारी काश्चाब्याविशेषांचा विद्युत आणि पाणीपुरवठा र्यांडित केवा आतो. पण या काश्चाब्याविशेषांचा उद्योगांतर होत नम्बद्याई प्रदुषणकारी काश्चाब्याविशेषा वाढव्या. सांख्यने दाखवून दिले आहे प्रदुषण निर्माण क्षणास्या. दोकानावर उद्योगांमध्ये आवृद्ध निर्मिती आणि अद्वितीयता, कांडा कागदीकार्ड निर्मिती, कातडी उद्योग, छायाढोजनेट तेवा, वनक्षेत्री तूप त खाल्यतेवा, नियंत्रित अद्वितीयता, ऐट्रोबिंगझासा साधा कोळ्या, झोस्ती आणि शशायनिक उत्पादवा, बिसेंट, चालू उद्योग आणि दोषिक वीज प्रकल्पांचा असावेश आहे.

## TOPIC

Page: 44 Date: .....

कारखण्डावाणी त्याख्या। बद्धोऽगाचास्ये प्रदुषिण नियन्त्रक उपर्यागेन्द्रिय  
ताळकाळ उमडूत घेणे आपेक्षित अभवाणा। बद्धोऽगाचाकडून त्याकडे  
डोऱेज्ञाकु लेली जात आले आविक्तेता आवसंपदा विषाडानेमी अभप्रदृष्टी  
ज्ञानाम्भा निर्णय घेतला आगे या बद्धोऽगाचानी कांडगारी नियन्त्रित करताना  
आंडपांच्याची शुगवल्ला। मानाशाळ्य प्रदुषिण नियन्त्रण मंडळाकडून दृष्ट तीना  
मठिन्हावा तपावूल प्रदुषिण लोत नामवरान्ते प्रमाणपत्र जावसंपदा विषाडात  
दो फैदेनकाळक करण्यात आवेद्या आगे प्रदुषिण नियन्त्रण मंडळाने बद्धोऽगाच  
इन ठोगारे प्रदुषिण शेक्तव्याचारी गेल्या वर्षी युभारे वृष्टे कारखण्डाव्याक  
जम (प्रदुषिण प्रतिशंधि व नियन्त्रण) अधिनियम, १९८९ अव्यये निर्देश दिवे  
होले प्रदुषिण करणाम्भा कारखण्डाव्याकाश्ये सर्वाधित प्रमाण उत्पादन देणातील  
आहे युभारे प० येके कामवाणीना। या प्रदुषिणकाशी कारखण्डाव्याकाश्ये काम  
करणारे भागात त्याख्या। आरोग्येजनांची कठोर अंगावशजावळी करणे विविध  
दृष्टिकोणांकडून आपेक्षित असतान। केवळ काळादोपर्याप्ती कारखार्ड्युक्ते  
वद्योगकाहे २००७ याद्ये शास्त्रातील ६९ ठिकार ७२२ बद्धोऽगाचापेक्षी  
७७ टक्के बद्धोऽगाच अभप्रदुषिण करणारे होले, तर ७४ टक्के बद्धोऽगाचाचा  
रायप्रदुषिणात सम्भाग होता. २७७ पर्यंत रे प्रमाण ७८ आणि ७७ टक्क्या-  
पर्यंत पोगोर्बे भाता तर खेच प्रमाण २७ आणि २९ टक्क्यांपर्यंत गेवे आहे  
आंडपांची प्रक्रिया संशोधनीने :-

शास्त्रातील ६ ठिकार ७७६ कारखण्डाव्याका समावेश असलेल्या २६  
ओढ्योगिक वसाहतीमध्ये सार्वार्थक आंडपांची प्रक्रिया संयंत्रे कार्यान्वयित  
करण्यात येत असव्याकृच मानाशाळ्य प्रदुषिण नियन्त्रण मंडळाकडून सांवद्यात  
आवेद्या यांडपांची प्रक्रिया प्रकल्पामुळे झेट नवीनाल्यांमध्ये प्रदुषित  
पाणी ओढ्याव्याकृच परंपरागत प्रकाशना भाग वसेवा, एज अनेक ओढ्यो  
गिक वसाहतीमध्ये हे कम संशोधनीने दागवे आहे ताशू प्रदुषिण  
करणाम्भा उद्योगांवरी बाबा देव्याची गांज व्यवसा होत  
आहे-

प्रदूषणाचा फटका जनरच घाषणाळी :

पाण्यात आँखिसजनतो प्रमाण बहुत्या असते तर दगडीची आवा  
असती या तबावात स्थोषी जीवभूस्ती माहे.

डोंगितव्यीक मिभापनवास्तवा तबावातीव मासे, कामव, मृत्युमृत्या  
सम्भावितीव प्रदूषणाचा परिणाम :

डोंगितव्यी ओळ्योगिक परिसरातीव प्रदूषणामुळे शगालिक नागर-  
शीकांचे आरोग्य क्लीनी सोबत आहे, याची प्रतीती मुळा लकडा आणि  
ओळे प्रदूषणामुळे मिभापनवास्तवा तबावातीव मासे झागी कामव  
मृत्युमृत्या पडव्याते आढळून मासे कासूल त्यामुळे व्यानिक  
शहिवाळी हळूळू व्याळ करीत आहे. तबावातीव वाणी खुदूदी झोहणी  
मध्युदृष्ट व्यावर्त ढोन संस्थांनी केवेल्या तपासणी मरुणामान सत  
मिळता. असवी तरी नवरात्रीच्या मृत्युमृत्ये पाण्यात क्वाणी बऱ्ह असा  
व्याप्ता. अस्योतपर शिरकामोर्तव व्याव्याचे व्यानिक उठिलाशते म्हणते  
आहे, डोंगितव्यी मुर्देलील ओळ्योगिक विभागातीव मिभापनवारम्भाचे  
डोंगिक तबावाठे जलन करून याची घोशीव वेळेमर असेसिएडन  
प्रयत्न करत आहे. या तबावात गोडामूर्तीचे विगर्जन करून्यात  
येत असल्याने तबावाचे डोंगिक फ्लोत छूळूळू उंद लेत आलेत.  
द्यावरेषाच्च कुर्तिशाठी ठापरव्यात घोगास्या रंगामुळेनी शातीव  
पाणी दृष्टित लेत असल्याचे डोंगिकांचा जाता आहे वारोश  
विगर्जनानंतर तबावातीव मासे मृत्युमृत्यी पदव्याते घोशीव  
नागरिकांना आढळून माले. यानंतर तबावातीव पाण्याते नमुळे  
सोमऱ्या कॉमेजम्हेचे लपाशाठीमाठी पाठविल्यात झाले याचास-  
रोखर महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही वाव्यास्ये नंकुने तपासणीमाठी  
नेवे चाळूमार सोमऱ्या माळाविद्यानव्यास्या पर्यावरण प्रयोग-  
आळेश्या. अठवाल्यानुसार घोशीव पाण्यात आँखिसजनतो  
प्रमाण बहुत्या असल्याने मासे करत आव्यास्ये नमुळे  
केवे तर प्रदूषण मंडळाच्या अल्लावात मास

## TOPIC

Page: 43 Date: / /

तस्यावातीम पाण्यात ३-२ विलिंग्रम प्रतिलिंग उतक  
आँकिसजन कुसल्याने माझे नरणे कुसल्याने कुसल्याने नवूज के  
होते या लेळी अल्पाभाषात संभ्रम कुसल्यानाची कुकुरारी  
दुपारी या तबावातीम तीन काघव सत्यमुखी पडल्याचे नागरि-  
कांना काढकून आवे काढे तबावातीम अभद्र प्राणी नव्ही  
कोणत्या कारणामुळे सत्यमुखी पडत आहेत, याची माणीती  
प्राण्यांचे श्वपित्तेहन काल्पवादानांतर्श नव्ही होउव.

मात्र त्याचा द्वयी जास्त कुसल्याने नी जवाबदारी घेऊन कोण,  
कासा मावाल नागरिक करून आहेत

पाण्यात आँकिसजनचे प्रमाण असून कमते तर द्विंद्वारी आवि  
अभती या तबावात छोटी जीवसूक्ष्मी झोडे मात्र तबावातीम  
जबद्र सत्यमुखी पडल्याने यातीम पाणी लातार्फानामुळे  
दुषित होत आहे. कि अुभार्तीम दुषित पाणी यात मिमळत आहे  
याची पाणी केबी जाईल तसेच हे कामत तबावातीमच  
होते ती कृणी बोहेम आप्णन याकृते काढेत याची चोकशी केबी  
जाईल.

Geeta

ATTESTED

*[Signature]*  
P.C. Principal

M.S. Commerce, Science & Computer Dept., Adivas K.G.  
P.O. - Pimpri Chinchwad, Dist. - Pune, Maharashtra - 411018







नामः →

नामूर

प्रेरित

ठिकाना

वर्गः →

S.Y.B.A.

ATTESTED

*Gable*  
Principal

Ans. Commerce, Science & Comp College, Ashwini K.  
Tal. Sanawati, Dist. Ahmednagar - 411573

colors

# प्रस्तावना

PAGE No.	3
DATE	/ /

मी कला, वाणिज्य, विरान व संगोष्ठी  
शास्त्र या महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला या  
वृत्ति शिस्त ठेव असुन मी पर्यावरण या विषयात  
पशुपालन या विषयात भक्त्या न्याय लेबा  
आहे ठीकल्या तरी तुरत उंसाताना मला  
श्री. पवन भर यांची मानविक्षिण केले.

मी या प्रकल्पात  
पशुपालन म्हणजे काय ? कोणते प्रश्न पाळत्यावर मार्ग  
उत्पन्न लोते त्यापासून कायदे कोणते होतात या  
व इतर सर्व गोष्टीची मालिनी निष्पून या  
प्रकल्प तयार केला आहे.

~~दैनंदिन जीवनात मानवाभा~~  
पशुपासून करी वागव्य पक्कां उत्पादने निष्पून  
पशु मानवाभा, काय पक्कार उपयोगी असलात  
व त्याचे कागोपन या सर्व गोष्टीची मार्गिती  
च्या प्रकल्पाचा माझ्यामाझुन बेमजब.

पशु, हे पर्यावरणात क्यो  
महत्वाचे आहे त्याचे कागोपन करावे  
मला ला प्रकल्प बनविचासाठी जाह्नवा चिंग मंत्रिनी  
यांची सांविद्यन केवे तरेव सरोवे मानविक्षिण  
महत्वाचे ठेवा.



ATTESTED

Aashvi

HGP Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Aashvi K.D.

# ଆନୁକ୍ରମାଣିକା

Page No.	(ii)
DATE	/ /

## ଆନୁକ୍ରମାଣିକା

ପରିବାକ ସଂଖ୍ୟା	ଶବ୍ଦ	ସ୍ଵର୍ଗତ
୧	ଅନୁକ୍ରମାଣିକା	?
୨	ଏକ ଫଳ	?
୩	ରୋଟି ପାଇଁ	?
୪	କୋଷି ପାଇଁ	?
୫	ଛୋଟା ପକ୍ଷ	?
୬	ପରିବାକ	?

50<sup>o</sup>  
12 25

ATTESTED  
 Date: \_\_\_\_\_  
 IIC Principal  
 Arts. Commerce. Science & Computer College, Ashok Kd.  
 Tel. 8528880000, Dr. Ahmednagar - 413730

## \* पश्चात्पालन :-

या विभागात प्रायः जनावरांचा जाती, त्यांची निवड, निवारा, वासरीचे शिंगोपन, जूनाक्षमदीव वंह्यात्व दोठारे तोडारे तवेद पावाई थोग आणि थोड्या यासतंत्री मारिती दिली आहे.

\* **रोजी पालन -** भारतामध्ये विशेषता: ग्रामीण भागात काढ्य शु-द्यारक, अत्यस्थ शु-द्यारक, जीतमशुर व कलर ठोकीचे कुटुंब आपले आर्थिक जीवनभाव चुदापेक्षा साडी ठोकीपालन द्या जाऊ व्यक्षाय करतात. हा ठेक अत्यन पायदेशीर व पुश्क व्यवसाय ओह चाच्या श्रमात नास्तिन शास्त्र आणि लाभ मिळावून देणारे हा व्यवसाय आहे.

\* **कोंबडी पालन →** कोंबडी पालन / कुमकुलपालन / पोंडी, बंपुणी भारतात कोंबडी पालन द्या छोटीला जोड्यांहा कृष्णांन तवेद आजगी लेत्यात घेतांन व्यवसाय कृष्णांन किंपायतशीर ठरलेला आहे.

\* **मेही पालन →** मेही पालन द्या कोरव्या जगिनीवर शास्त्री कृष्णांसाठी फार महात्पद्धा आणि आसुन कमीत कमी कुंतपणुक कृष्ण शिरकोळ आणि, लहान शिरक्कीसाठी एक फायदेशीर उल्लोग वनु शक्ती-लेप या मेही प्रालेख हे लालारा शास्त्री शिवा एकाच्या उराच्या शाइमाह्ये कमीचे करता येते.

\* **इमु पालन →** इमु पालन मोळ्या प्रमाणावर दोन कृत्रिमांशी कर्म जाते. पहिले म्हणजे पुण्युप्ताहन कृष्ण, वाशुम व पुर्ण वाळ शास्त्रे रक्त नर माह्या वाजारात वित्ती आणि कुरुका महात्पद्धा इमु म्हणजे कुरुच्या शरीरपासुन निनाणी थांगासी इतर अपालन इमुव्ये तेव अमेस्टेड वेब्याणीचा.

मुळांदमीसाठी प्रायिद्यु आहे, तेमीचे क्रमुके मेष, कालडी होडे, पिसे गोंधा देचील वजाशत मरीव्या प्रगाणाकर आणि मोळ्या किमतीला नागणी आहे.

\* **पुढक पालन** → ज्या टिळी कुळ्यु पालनास पोषक असून व्हगानान नाही तेथे वर्षे पालन द्या व्यवसाय आणगाऱ्या पुढलातीने करताल. वर्षांतीला उंडी इकल, वर्षे पालन द्या व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादित करिला केला जातो.

\* **वराह पालन** → ~~हुळ्यु हे आयाह्या, काढी हांज्यानंद्या~~ मिळ नव्युन मिळावे उत्तीर्ण मार्ग लासेग्रस्त प्रायी आणि ऊयी यासारेक्या गोष्टीवे उपांत्त मुल्यवान पोषक पदार्थात करतात. छ्यातील पछुतक पलाय हे मानवाश्या उपयोगात आणि खाज्यायाच्या नसताल शिंवा मानवासाठी एकसामान्यकृत झेसताल. हुळ्यु आरभ्य पालन अप्रिय विषुव म्हजानान हात्प्रिया राठा वरी ७० ते ७२ पिले देत.

\* **टीरी पालन** → टीरी हा कोंकडी सरखा मोठा पही आहे. टीरी पालन हा व्यवसाय आता आपल्या देशातील शुभाव आणातील ओळखाडी शेजगायाचा एक उत्तम पदाय घेऊ पालन आहे.

\* **जाब पली पालन** → भाष्य पली तुंबनात्मक शीत्या वळकू असतात. कमीलकमी जनेशी गरज, कमी माईप- भाई गरज पाच आज्विज्याच्यात्त्वा लेण्यानंदा वयात विक्रीयाची नव्यार जम्ह लेणिक परिपक्वता व्याप्त्या. यात शिंवा सात्या आवश्यात अंडी देण्यात उक्तपात करतात.

ATTTESTED

*Dabu*

Herminalpal

# ॥ गुरु पालन ॥

## \* गुरांव्या जाती आणि निवड :-

या विभागात गावी, मुळी, भाणी वेळ गांव्या विविध जाती उपयोग, निवड तसेच आकड जनावरे याची माहिती दिली आहे.

## \* संकीर्त जनावरांसाठीचा निवारा :-

संकीर्त जनावरांसाठीचा निवारा हा प्रश्न गढवण्या व्योगत बुजार कसा असावा गांवी माहिती यामध्ये किमी असेहे

## \* गुरांमधील बंद्यत्व व उपचार :-

गुरांमधील बंद्यत्व हे सारलातील दुष्काळाती आणि दुष्काळ उपयोगात्यात मोऱ्या आर्थिक ओळे बासते.

## \* जनावरांचा लोड व पायावा ठोऱ :-

लोड व पायावा ठोऱ हा लुरेनोरे इसे मोऱ्या, झोळा आणि दुक्केश गांव्यासारख्या बुरे असणेव्या जगावरांचे संसार जास्त असणाऱ्याच्या असलना होता आहे.

## \* फ्राईमोना - पडांखाद्यासाठा - वापर :-

फ्राईमोना उत्पादका, टिकिवृत्यासाठी, तसेच त्याची आजनावरांची उत्पादका, खालील वारप्रबंध आणि देशी मलत्वाची आहे.

## \* पशुपालन इतर बाबा :-

या विभागात विस्तार व प्राणींचा संवर्तनात्य, मरु शब्द पशु व मस्त्याचा विवाच विकासाची, नाशपूर छारा प्रकाशित वशुपालन एवं विविध प्रक्रियांचे दिले १ मोहे.

ATTESTED  
Dattu

M.C. Principal

## कर्तुशील्या जाती :-

सूखी बाबल लांजिक मारविशीन गिरण.

## दुष्टाळ अनावरास्मानी आहार :-

प्रामुख्यात सांतारामाचे डोळी वेळा, केंद्री वेळा आणि  
आंबोल व्याख्या योग्य प्रमाणात वापर मरतावाचा आहे.

## छाईमुळीतील 'कस्य दार' :-

चाई, मुळीतील कस्य दार आजाराचे नियन्त्रण  
करूवासाठी व्याख्या नव्हावो व कृत्याजाठी जबाबदारी  
योग्य व्यक्तिपक्ष यावाकतची माझी देणे काढेवी  
आहे.

## \* रोकीपानन \*

इलींगा आवतात 'वारिकाची भाय' मृत्युतात आणि  
कोरड्या अग्निवर त्रोती करूवासाठी थाटक पास  
मर्हत्वाचा थाटक आहे.

## महाराष्ट्रातील रोकीच्या जाती :-

मठाराहडातील रोकीच्या जाती, उत्तमाकांक्षी त्रोकी  
संगमगोरी शोकी, अुरती च्यानेटकी / निवानी

## महाराष्ट्रातील रोकी - मोठीपानन :-

शोकात शोकी - मोठीपानन व्यक्ताचे दो शोकीचा उत्तम  
व्यवसाय मृत्यु फिकायतशीर करूवासाठा आहे

## त्रोकी - मेठी प्रश्नाकाळी

त्रोकी - मेठी पालन विषयी विचारांचे प्रश्न?



## \* असेहे ठेवा करणार्या - या वरच्यापन :-

करवाच्या लाईठण्यात युवांच्या शास्त्रज्ञानाची बहुत आणि भरपूर व्याख्या आणि काणेकाळीच्यामात्र मार्ग देऊन आहे. यात इतिहासाकडून कृष्णाची तपावणी सुनी जावी.

## \* शोकीपालनात नोंदवीले महत्त्व :-

शोकीपालनात या व्यवसाय नफगात कुरावयाला छापील, नर वांडाधांडाची शास्त्रीयाची कर्मित करी प्यारी त व्यवसायाचा चारा लवारु केंद्राज द्या व्यवसाय फलम आहे.

## \* शोकीच्या प्रजाती होताहेत बुल्हः -

जगभारातील इत्याचिक वातलीपर आलेलाका शोकीची काने के प्रजातीची संख्या तेजाने कनी नोंद आवाहणे दोऱ्याच्या (स्थीन) शोकीची शांखोलाकानी केनेल्हा द्या वीकिंग आणि शंखोलागात आठल्हन आलो आहे.

## \* यंडीत करणारी काळजी

जंगांतर नवोव झारी वजवाळा बोलिंतळा करेडे आवाक्त आलेल का राशकत आहेत. याचा व्याख्या वापरना दोहे.



ATTESTED

*Dabu*

Principal

# \* कोंडांगा \*

## \* कोंडांगा व प्रकार - व उपनश्चान्तः :-

कोंडांगाच्या विविध जाती आणि प्रकार तसेच ल्यांशी उपनश्चान्त गा विषयीची माहिती या भागात प्रिती आहे.

## \* खाँयलर उत्पादन :-

कुक्कट मास उत्पादनांमध्ये ब्रैथवरला व्यवसिती  
प्रिती मिळते. युमर आठ आठवजांपना नाहिन  
१०८ ते १२ किलो वजनाचे आणि माझे लुश्याशीत  
मांसाचे कोंडांगीचे पिण्य महाजो बोयलर

## \* पक्षयांव्या घरट्याची रुद्रुष्टता :-

मारी अ-उत्पादनासाठी (खाँयलर) कोंडांगाच्या वर  
उत्पादनमध्ये रुद्रुष्टता व निजानुकरणासु अ-उपसाधारणा  
महत्त्व आहे.

## \* ऋदुमनानुसार कुक्कट व्यवस्थापन :-

कोंडांगाच्या वाढीवर आणि उत्पादन दग्धतपर्यंग पातावरवा  
या सतत परिणाम-उत्त असतो. तेल्हा कुक्कट पातन कु  
रताना या गोळी विद्यासत छोडन ऋदुमनानुसार कोंडा  
च्याचे व्यवस्थापन करोवे.

## \* बडी फॉन्ट :-

पक्ष्यांना देखील, मावसांप्रमाणेच, कमु हाते. बडी  
पक्ष्याचा प्रवृत्तीयन कमु दाखीयन इफ्फलाला देखील  
म्हणाऱ्या.

## \* बडी फलकु काढी सत्ये :-

बडी पांच रात्रांसाठ्या आरोहणास घातक वृप्त व्यातक  
कृष्ण वाकतो तेही बडी फलकु निघाडीपी काढी व्याप  
नी तुम्हाला माहित भरावे आवश्यक आहे. यानीला  
काढी यामध्ये निळी आहेत.

## \* व्यवसायान बांधनर पद्धयाचे :-

शेगमुक्त व संषाकरु लॉगनर कोंकण्याची वित्ते निव  
द्विन. व्यावस्था व्यवसायाचे वागिन शवरीकु आहे ते  
हेवरीमध्ये विळाना वसीकरवा झालेले बसावे. शिळर  
शीखुसार वसीकरवा करो.

## \* तावमानाचा कोंकण्यावर परिणाम :-

वाढत्या दुवामानाचा परिणाम कुकुट पालनावर झाले  
वा आढळून आले. अनेका लक्ष्यांमध्ये कोंकडी हा पक्षी  
इतर. धार्मिक.

# ગુજરાતી પ્રકાર વ ઉપલબ્ધતા

## દર્શાવી પ્રકાર / વિસદાર્થીએ પ્રકાર

આસીનદ્વારા ખરા જાચી આહે. ક્રેચ રીતના ભૂષણ. અસીન હી જાત તેણો બન્દેવટ્યો ફુલ, ઉદ્ઘા કાણદિમાતા દેસાખવર રૂપ આણી સંબંધી કોણાંનીસાંચી વળારીની હોં. કુંજ દેંબાદ્વા, લિલ્યા ઉવરન ગુણીમહુણે વાં દશી જાતીલા અસીન હેઠાવ પ્રિયે આસાદે. વા મહલ્લાદ્વા જાતીલી મુઠ્ઠ રચાન આંગુષ્ઠદેશ જસારે. આંશે સુન્દરતાત, વા જાણી હોંને દાંગાંપા પ્રકારદ્વારી કોંબજ્ઞાંચી જુંગે લાવની જાત આ હી કેશાભાગન લોફ્ટ ત્યાં રૂપા કુંજી આચ્છાજિત કરતી વર્ણા હા. અસીન જાતે જાણી મોદ્યા હાડા - વેણાચી આંશી રાજશાહી દિસણાંચી આંશી દેસાખવર રૂપ અસીનની હોં. જાતીલિ નર ઠોંબજ્ઞાંચે પ્રમાણીત વજન ઉત્તે ૭ કિલો તરફાં કોંબજ્ઞાંચે વજન ઉત્તે ૩ કિલો વરતાં.

- ૧) નોંધિકહુલ્લાંચા, વણે પદ્ધયાંચે વજન ૧૭૬ પ્રિવલ્ય હોણે.
- ૨) કાંબિક ફડી ઉપાદન (સીન્યુ) ૧૨
- ૩) ૫૦ વાં આદિવાસી લંબાંચે વજન (ગ્રેમ) ૫૦

## બ) કારી રચામા (કાલકણાંચ સંફરીન)

૨૧) જાતીયે રચાનીક વાવ 'કાલમાલી' જસે આહે રચાયા જાચી કાંકી માસ બાદળેલી કોંબડી. મહલ્લી પ્રદેશાનીલ હાલુકા, આણી છાર જોણે જાણી રૂડ રચાન તરફે કુરાતલગાંચે જીને (મેઝન ચંદુંગ) ૪૦૦ ચોસ્સે મૈલોંચા પ્રદેશ વા જાતીયે મુલે અમૃથાંદ ૪૦૦ જીનાં આદિવાસી, રચાનીય હુિવાસી આણી સ્માજાંચે આહે. આદિવાસી, રચાનીય હુિવાસી આણી જાતીલા કોંબજ્ઞાંચાંની જાતીલા વાંક બઢુતંશી વા જાતીલા કોંબજ્ઞાંચાંની પાંકતાન. તા પણી પવિત્ર જીગાળા હાંકો જાણી દિગાંચી નેત્સર દેરીલા વ્યાધા વણી રચવતું. આંશી

- २० आव्विज्ञानी शासीराबा वजन ७२० ग्रॅम
- नोंचीकहुल्या पक्काकडत वय १४० दिवस
- वार्षिक अंडी उत्पादन ट्यूक्सा) १०५
- ५० आव्विज्ञानी अंड्याचे वजन ४५ ग्रॅम
- राष्ट्रीयांश घामता (%) ८५
- उबका घामता FESC (%) ५२

### \* ख) हितकारी (उत्पाद्या गळ्याची संकीर्ती)

- उत्पाद्या मागेल्या कोंधडी लुळ ठिठण केऱल मळील त्रिवेदम अस्याचे मानव जोते.
- २० आव्विज्ञानी शासीराबा वजन १००५ ग्रॅम
- नोंचीकहुल्या पक्काकडत वय २० दिवस
- वार्षिक अंडी उत्पादन ट्यूक्सा) ७७



## बौद्धलर उत्पादन

कृष्णगढ माला उत्पादनामध्ये बौद्धलर एवजीं  
प्रिंसी प्रिंसी, बौद्धलर उत्पादनाच्याची अवेद्य व्यापारी  
कंपन्यांनी सूतफूत्यात्मकावर करार घेतो आहेन. व्यापुके  
विषयांनाचा - मार्केटिंगचा फाहरण घडाना नाही. युमारे  
झाड भाठकळ्यांठेणा लढान 1.5 ते 2 किलो वजऱाचे  
भासी मुक लुणालुञ्जीत मार्लिंगे क्षेत्रीये विष्णु स्टोर  
बौद्धलर

## उत्पाद व्यवस्थापन पर्याप्ती! —

- कृष्णगढ पुाळन केंद्राचे नापमान: पहिल्या आववड्या  
मध्ये 950 फैरनहाईट इतके तापमान नारामदाबी (सख्त  
यालव्याजोंगो) असावे आले पुढील इत्येक आठवड्याला  
50 फैरनहाईटले कमी कृष्ण यस्त्या आववड्यामध्ये ने 100  
फैरनहाईटपर्यंत कमी करावे.
- वातावरण: हवा वांगली खोकली ठेवावी, घर्यांना  
बुदमरल्यापव्याहेरु जेवे यासाठी अजोगविगा - पद्धां  
यी विषय निवापितपूर्वे साफ घावी.
- प्रकाश २०० योरसा कृष्ण घटई घोतासाठी ८० वरंगा  
एक घट्ट
- योग्य साफ करणे हा, विवसाये उसनाना बोव  
साफ करावी.

## बौद्धलरची आरोग्य व्यवस्था:-

- निरोगी विवाहितसुन सुख्ख्यात करा
- अंडी उववयुक्त केंद्रामध्ये मरेक रोजगारीषंक  
दरा द्या -

- ४-५ दिवांगे आरतीना आरडीकीहारा - या,
- कॉक्सिडिगोचिल और जावाही काम्बांग बोको हो,
- यास्य अपलोटा लिम्पुका होता,
- मुखेक यक्कनीमर नाभीनीयर लिमान तीव वैव नाडी पर्याप्त अवस्था होता यास्य होता,

## कुटूहल - पश्चिमानन : खोती पुरुष प्यावसाव

पश्चिमानन व खोती हे ताक्कोकीना पुरुष डाढेता. खां पाणीने तर, पश्चिमानना खीवाय खोतजामिनीवी व्युपीकिता ठिकविता येत नाही. रासायनिक खातीनी ओटजामिनी ना. पुक्कीहोने व्याप्तिला आहेत. हेकरी उत्पन्न फिरोजिस उमी टुक भाषे - तसेच, पिक्कमध्ये रासायनिक पदार्थी जे ग्राजव प्रव्वांना छीकालायक आहेत, ते वाढत याळते आहेत. तसेच वनस्पतीची रोगांविकल्पी घसिकारकराती कुमी टोत वगवगऱ्या प्रकाशी तिंबांगेले, डीडी : खुर्सी ग्रीवाङ्क.

आरतातील ठेगवेगांवा प्रेषाते अनेक जातीच्या रार पायचिं पशु आहेत. या पशुमध्ये रवंथ करणारे पशु यान शायी, इठायी, शोक्या, म्हेल्यां, डेट तसेच. २ पोट्यांप्ये असलेले बाल्व छुक्करामिशुन याक छल्याहीचे झार्मेश खोती. या पश्चिमास्तुन गिळतारे नवा मुस. यांमध्ये खोती या वनस्पतीस्तुन गिळतारे नवा मुस. झार्मेश खोती. या वनस्पतीस्तुन गिळतारे नवा मुस. झार्मेश खोती. या वनस्पतीस्तुन गिळतारे नवा मुस. झार्मेश खोती. या वनस्पतीस्तुन गिळतारे नवा मुस.

वनस्पती कांडजुडपे) झोवे उ. पश्चिम  
दात्यायाचीढा वा सल्लासमग यान नाही.  
मिळालाई दात्यायाचीढा करावार याल **ATTESTED**  
त्याव्यापाय उर चागिल करावार याल **JTC**  
असेहा.

काही जेविक पदार्थ असाने यांत्रिक, दुर्बिल  
या वालायोदीक्षार्थी उर्ध्विता आणा याचिता.  
जीवाजु काही खुराकी टप्पेश्वरीं झीप ठे जेविक पु  
दार्थी पश्चुत्या अनुभूतात भवष्वर प्रमाणात उगतात र  
जीव पानायायोक्त्याना बोधला प्रकारे खुराक्षात.

पश्चुत्या मानवमुत्ताता घेऊनी आणीचा आहे. यावाच्या  
खायोर्जेन ट्यूकोलायाचीचा तागार करता येतो. तसु  
मिळविल्वानीसह तो काही योका असो, तो केवो  
मे खल तथार करण्याता. उयवांडी वडो. प्रत्येक  
पश्चुत्या मानवमुत्तात नस; पानाचा पश्चुत्य, कमी जास्या  
प्रमाणात असातात. मानवमुत्तात आणवाचा विविध झी  
वाईमुळे ते जेविक असू नेण्युनची वावरला येते.  
पश्चुत्याच्या शोलाजामीनीवृन योवाच्या, मानवाचा न  
उव्हानाचा वनक्कातीजल्य वाही पश्चुत्या पीतात गेत्या  
पर व्यावर प्रक्रिया होते टागार आणीचे याईची पदवी  
किंजीडकिंड जातात. तात्त्वी व्यावस्था विलेहेवार वा  
गते व कासावरा. शुष्प डेवव्याप्त मलत होते.  
तसेच व्येनील दुषित वाशु वजऱ्याती शोषुन होता  
रव्वोत्तल रासीन व सामधार आवते.

\* — \* — \* — \* — \* — \*

6/6/19

ATTESTED

*Ram*  
MCP Principal  
Art Commerce, Science & Commerce College Andheri  
Edu. Council Approved by State Govt. of Maharashtra

## अनुष्ठानिका

१)	प्रस्तावना	
२)	कोशलता	
३)	अंशवर्गीया	
४)	तुलनी	
५)	आपका	
६)	संशोधनीया <small>संदर्भ पत्र</small>	
७)	मिस	
८)	अभियोग	
९)	प्रस्तावनी <small>कार्यक्रम</small>	

18  
25

मुख्य  
सम्बन्ध

ATTESTED

*Dabli*  
The Principal

Campus & Co-Op College Asanvi Kd.



# ALOE VERA

कोरफड



कोरफडीच्या रसामध्ये

फिटॉमिन ए, सी, वी१, वी२, वी३, वी६,  
फोलिक डॉसिड हे घटक असतात. तर  
मॅग्नेशियम, इंसिंक, लोह, कॉलीमिंम,  
पोर्टशीयम आणि सलेनियम यांसारखे खाजिने असल्याने  
शरीराला पोषक घटकांचे फुखडा घोतो. त्यामुळे तुम्ही दररोजच्या  
आघारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.

वजन घटव्यास मदत होते. कोरफडीच्या रस यापल्याने  
मैसारिकी रित्या कजन घटव्यास मदत करते. कोरफडीच्या रसामुळे  
मेटाक्रोबिक रुटे वाढत वजन घटते.

सर्दी आणि खोकल्यापासून भाराम देते. सर्दी आणि  
खोकल्यावर सुराद्धित आणि घरगुती उपाय म्हणून कोरफडीच्या  
उपयोग केला जातो. पाच्यातील अंटी-वायरल आणि अंटि-  
बॅक्टेरियल गुणाद्यमिन्हुके श्वसनाच्या इंफेक्शन्सा करणीभूत  
असणाऱ्या सूखमजीवांची वाढ खुंदते.

कोरफड दी आफिका, डारवी, क्लीपिकल्प, दाढीण  
आशीया ग्रेज अगवारी एक औषधी वनस्पती आहे.  
दी वक्तव्यातिक आहे. पाने जाड मांसाले जस्तून पानामध्ये  
पाणी भाराच्या रुपात साडवलेले असते.

ATTESTED

*Dilip*  
The Principal

## WINTER CHERRY (असंगंध)

-या वापर खालील  
Winter cherry रोग/परिस्थितीव  
लक्षणे यांच्या उपचार नियंत्रण, प्रतिबद्ध  
आणि सुधारणेसही हीत आहे.

- 1) चिंता 2) दमा 3) क्षयरोग 4) संघितात 5) ट्यूमर
- 6) सांघेदुखिचा



Winter cherry हे घरकू जमाविण्याचा असलेल्या  
ओषधांमुळे उऱ्डवू शक्काच्या साझु  
इफेक्ट्सची सूची खालीलप्रमाणे आहे. हे साहऱ्य इफेक्ट्स शक्क्य  
आहेत परा नेहमी दिलत नाही. काढी side effect शक्क्य आहेत  
दुमिळ परा रंभरि असू शक्ततात आपल्यांना खालीलपेकी  
कोणतेही side effect दिलत्यास आपल्यांना डॉकररांवा सत्त्वा  
द्या.

काढी असेहीच्या समस्या आपांना ओषधांच्या side effects  
ला आधिक संवेदनाक्षम वनवृ शक्ते, मृणून आपल्यांका  
डॉकररांच्या निर्दिशनाकुसार द्या किंवा उत्पादनाच्या बळस्टवर  
द्यापलेल्या मार्गदिशनावर पालन करा.

ATTESTED

*[Signature]*

H.C. Principal

Arts. Com. & Science & Comp. College, Arohi Ad.  
Tal. Sambhaji Naka, Dist. Ahmednagar 411730

## BASIL

(तुळसी)

तुळसीचे अर्क कसे तयार करावेही  
तुळसीचे अकर्चिये पंचामृत म्हणजे  
गांमा, श्यामा, वरदरी, कापूर व जंबूली  
असा पाच प्रकारच्या तुळसीच्या पानांवा  
करायचा. यापानांना गरम पाण्यात टाळून

उकळून त्याचा रस काढावा आणि भाष्युरेटिक रसरपी,  
जटी बुटी मध्ये मिश्रण करून अकी तयार केला.

## तुळसीचे गुणकारी उपाय १

तुळस दी हृदयरोग, उच्च रक्तदात, कोत्साखटील, दमा,  
असा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस दी  
कफ्कर, श्वेतीताप, ज्वरहर, अडुची, जंत, विष, कुण्ठ, मठमक  
गांवा नशा करणारी पद उष्ण आणि पितकारक आहे.

तुळसीचे पाने दातांवाली घरत्यास रक्त येणे आवून  
हिरव्यांती, सूज कमी होते. विड्याच्या म्हणजेच नागरेलीच्या  
पाणांसारखे ~~प्रतिसंरक्षक~~ श्रीलंकेन तुळसीचे पान कात, सुपारी  
घालून खातात. त्याने तोडाचे, छशाचे विकार होत नाहीत

पुरुषाच्या काणी विकारान तुळसीचे मुळ देण्याल  
अत्यंत उपयुक्त आहे. तुळसीची वी वापरताना  
साध्यारांपर्ये रात्रमर पाण्यात मिळवून छुसत्या दिवशी  
हे पाणी भावून टाकावे.

ATTTESTED

The Principal

*[Signature]*

## Gooseberry (आवळा)

आवळा हे बहुमुळी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाश्र रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संद्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपिता कमी होते. पित्तामुळे ओवरे यों कमी होते.



आमला

Gooseberry

आम्ला

आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळांकी वापरता येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी रखणे उढल्यास आवळांकी पाव्यात निजवून अंगाळा भागावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे.

रेज पोट जड वाटते, शूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, अजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारीवर मोरावळा रप्पणार आहे. रेज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे अपांगामुळे, ही नेहमी दिल्लू घेणारी तक्कार डुर होते आवळ्यापासून बनवलेले तेल डोके बांड राखल्यासाठी उपयुक्त आहे.

ATTESTED

*[Signature]*  
TIC Principal

N.I.S. Commerce, Science & Comp. College, Ashvika  
Tal. Sanjanbari, Dist. Ahmednagar - 413738

## जिनसेंग

Ginseng -चा वापर खालील रोमा,  
परिस्थिती के अक्षों यांच्या उपचार,  
नियन्त्रण, मतिव्यंद आणि शुद्धारणासाठी  
होत आहे.

- अंकाली उत्सर्ग

- ताण

- अकवा

- मूळ

- संपुष्पटात घेणे

- नॉन-मधुमेहावरील रामलाण उपाय अवशेषान मधुमेह

- शौभाग्यिकार कार्य

- थोड

- कमी कोणतेही

हे साइड इफेक्ट्स दुर्भिल पण गंभीर असू शकतात.

आपल्याला खालीलपेकी कोठातेही साइड इफेक्ट्स दिलत्याल

डॉक्टरांचा सल्ला ह्या.

- अस्पृश्यता

- आंदोलन

- आतिसार

- डोकेदुरवी

- ब्रह्मसंप्रा ओपलेशा



जिनसेंग

Ginseng

जिनसेंग



## सर्पगंधा

सर्पगंधा हे साळू उच्च रक्तदाय, कंकरीग, अस्वस्थ्यता व मन्य समस्यांचा उपचारासाठी नमुद आहे.

सर्पगंधा -चा वापर श्वासील रोग, परिस्थिती व भ्रष्टाचार यांच्या उपचार, नियंत्रण, प्रतिबंध आणि सुव्याहोसाठी दोत आहे.

सर्पगंधा हे घरकृ समाविष्ट असेहेह्या औषधांमुळे उभ्युवू शाकाग्या साढे इफेक्टसाठी झूची च्यालीलप्रमाणे आहे.

- नाक वळी

- पोटात पेटके

- उत्तितार

- मक्कमक्की

- उल्लग्या

- श्वृक न लागणे

आधिकांश औषधे व्यसन किंवा दुरुपयोग साठी क्षमता असल्येले येत नाहीत. सहसा, सरकार व्यसन मावू शकावाचा औषधांना नियंत्रित पदार्थ म्हाऱून ओळिकवद्य करते.

ओषधे सामान्य ज्योलीच्या तापमानात ठेवा, उपराता व प्रकाशापासून दुर पैकी इन्सर्ट वर लिलिले असल्याहीवाय औषधे गोव्य शकत.



सर्पगंधा Rauwolfia (Snakefoot) सर्पगंधा

## नीम

लिंब किंवा कडुलिंब व वाकंतलिंब हा भारतीय उपरखडातील पाविल्लज, भारत, नेपाळ व वांग्लादेश आदेशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून रेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.



नीम

Neem

[1/48]

हा मोठा, ३०-६० फुट ऊँच वाढणारा द्वायादास वृक्ष आहे. कडुलिंबाची फुल पांढरी, भद्रान व सुगांधित असतात. तर फळ आण्याची हिकी व पिकल्यावर पिवळी होतात. नवक्यापास ३-४ मिलिमीटर लांब झासलेख्या या कडांन प्रत्येकी एक दी असते.

हे संपूर्ण भारतात आढळणारे, नेसर्विक रित्या उगवणारे एक यष्टुपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडुचवीची फळे भागतात, म्हणून याचे नाव कडुलिंब. या झाडाची पाने, फळ, फिया, साळ, मुळ यांचे कडु असतात. याच्या अनेक उपयोगामुळे हे अविन्धे जावडते जात आहे. कडु असल्यामुळे 'जंतुचू' हा याचा शुग्राधार्म पशु-पक्षी, पीक माजव या अवसिसाठी वापरला जातो. युद्धीपाड व्याघ्रा याची शिक्षी याची कोवळी पाने, फुले, लाघान कोवळी फळे, जिर मिरे, सेव्हयव मीठ ओवा, गुळ, लिंग, चिंच हे सर्व एकत्र वाढून त्याची गोळी करणी खातात.



## अमरवेल

अमरवेल हे पर्वाविरहीन,  
पिवळसर, हंगामी मुळविवाह वैतीच्या  
स्वरूपात घाग्याप्रमाणे ठराविक  
बनस्पतीच्या खोडावर फांदयावर वाढून  
त्या बनस्पतीभा अन्नाश शोषणारी  
पूर्णतः परोपजीवी बनस्पती आहे.



अमरवेल

Dodder

अमरवेल

ग्रात प्रचंड किंजनिमिती द्यामता असून हे किंज  
पाव्याईवाय ८८ ते ७० वर्ष सातत्याने ३५वते. कुपणावर,  
द्यास, फांदयावर साखळी स्वरूपात वाढते. न मारणारी म्हणून  
हि अमरवेल. अशा या अमरवेलाचा प्राइमरी टाळव्यासाठी  
उन.० मिठाच्या पाव्याची वियावर प्रक्रिया करावी.  
छोटारखत, कंपोझ्ट ग्रन्ट अमरवेल विदीरीत असावं  
कृष्णांजार स्वरूप द्युवावीत. अमरवेलाचा प्रसार करणाऱ्या  
पाव्याचा, मातीचा, जनावरांचा, माणसोचा वापर कर्मी करावा.  
अशा पद्धतीनि अमरवेल या परोपजीवी बनस्पतीचं  
नियंत्रण करावा. कारण याच्यामुळे डत्पादन घसत, प्रत खालावते  
याच नियंत्रण वेळीचं केल नाही सर हि वेल प्रचंड वाढते.  
पूरी पिकं घोक्यात ग्रन्ट म्हणून वेळीचं बंदोवस्त करावा.

## इसबगोल

इसबगोल चा वापर खालील रोग,  
परिस्थिती व लकडे गंभ्या उपचार,  
नियंत्रण, प्रतिवंध आणि सुधारणेसाठी  
होत आहे.

- वजन नियंत्रण

- आतड्यांची हालताबदी

- आतड्यासंबंधी आरोग्य

- शीघ्रकोपी काळन सिक्कम

- आतड्यात नक्जकीची लकडे

हे परिणाम केवळ वेवसाईट वापरकाऱ्याची भते व  
दृवटीकान किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा  
सल्लगानंतर द्या.

हे घटक समाविष्ट असलेल्या औषधांमुळे उत्पन्न  
शक्काचा साईड इफेक्ट्सची खुर्ची खालीलप्रमाणे आहे ही एक  
व्यापक यादी नाही आहे. हे साईड इफेक्ट्स शक्य आहेत.  
पण नेहमी दिसत माहित.



इसबगोल

Psyllium

इनमेंसिया

## ब्राह्मी

ब्राह्मी ही प्राकृतिक वर्गी, मुगळकर्म पुष्पिणी अणिला आहे. इत्यागुण विशेषज्ञम ग्रंथकाते वैद्य आचार्य ग्रादवनी त्रिकमजी ब्राह्मीऐकी प्रतिनिधी द्रव्य मृदून मृदूकपाणी वापर नये असा मोलाचा सत्प्रा दिला आहे.

पांढरा प्रत्यभासात व्यवहार पुष्पिणी केंद्रका आहे. मृदूकपाणी चविने लुस्टर व कडू, कडू विपाकी, भधू असूनही शितकीर्य आहे. त्याचा विशेष उपयोग, वयःस्थापन, अठाची, रक्तपिता, विविध त्वचाविकार, कफपिताविकार आणि प्रमेण किंवारात कला जातो. आ मुळांमुळ ब्राह्मी खासकडून मानसिकु ताण-तंणाव, उम्माद, अपस्मार असा विकरांमध्ये आरव्युन वापरली जाव.

ब्राह्मी पाठातही देतात, आणि तजी ब्राह्मी डोक्यावरली चोक्तात. ब्राह्मी मुळे भयवीचे प्रमाण वाढते.



ब्राह्मी Gotuola (Brahmi)

ब्राह्मी

*Seem  
J*

ATTESTED  
*Abu*  
Hc Principal  
Comm. Science & Comp. College, Asvi. Kd  
tal. Sahasrales, Dist. Ahmednagar: 213730



નામ : ઠગારે સોરસ ચંડોદા

મહાવિદ્યાલયાનું કુદ્રા, તાંત્રિક, વિજ્ઞાન  
નામ : વ.સંગ. શાખા ગંગાધરા

વર્ગ : ૧૮. વાગ્ય. ડૉ. કૃષ્ણ

માટેદ્વિન્દુ : ડૉ. હોલ્ડર રા. કૃષ્ણ

લિખય : પર્યાવરણ (મૂદ્રા પર્વતા)

Soil Pollution

તારીખ : 2019 - 20



(Dr. Gholap, A.R.)

Date : 12/2/2020

Place : Ashvi

ATTESTED  
(External) IIC Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

Head  
Department of Commerce  
ACS & Comp. Sri. College, Ashvi Kd.

# \* प्रमाणपत्र \*

प्रमाणित कुरुव्यात येते की,

नाव : हजारे सोरभ चंगोदेर (Roll No - 33)

वर्ग : एम.एम.डी.एस.

यांचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात पर्यावरणी सतिकाळा या विषयाताऱ्यात "महा प्रदूषण" या विषयावर पुढल्ये तयार केला आहे. योव्यं या विषयातील घोषवाक्य, तक्ता, मानवाज्ञा पुढील प्रकल्पातील उद्देश्य, वर्गीकरण, आणुत्या, नियंत्रण यांचे 2019-20 कैलंगे आहे.

दिनांक : 20/2/20

ठिकावी : आश्वी, अ.

20/2/20  
(Dr. Ghatge A.R.)

Subject Teacher

Head

Department of Commerce  
ACS & Comp. Sci. College, Ashvi Kd.

(Excess APPROVED)

Dabu  
JJC Principal

(Internal)

Arts. Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

મૂદા પ્રકૃતિ

# SOIL POLLUTION

ATTESTED

Dable  
IIG Principal

Arts. Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

# \* अनुक्रमांक \*

पाँडिचे नाव

१

बाष्पवाकरा

२

परिवरणाचे दुष्परिणामाचा

संकात

३

मृदगा उभा ठोंड

४

मृदगाचे वर्गाकरण

५

मृदग्या व्याख्या

६

मृदग्ये संकार

७

मृदग्ये धूप

८

मृदगा-धूपची सांकेतिकी

९

मृदग्ये धूप शोष्याची कारण

१०

मृदगा धूप थोंबवल्याचे उपाय  
किंवा मृदगा

११

मृदग्ये प्रशिल्ड्ये

१२

मृदगा विनाश काढी मृदगा घिकारा

१३

प्रमाणपत्र

ATTESTED


Jobee<sup>SC</sup>  
IIC Principal

Arts. Commerce. Science & Comp. College, Ashvi Kd.  
Fat. Sangamner Dis. Ahmednagar 413738

# \* घीषवाक्य \*

- १] क्नाड वाचनी, तर शट्ट वाचेला!
- २] पाणी आउवा, पाणी जिरवा।
- ३] स्नाडे भावा, द्वाडे जगवा।
- ४] आपल्या मातृभूमिला वाचवा!
- ५] ~~आपलास रुक्क सांगिंता, काळ लावा।~~
- ६] क्नाडे भावा, निर्भिगीचे सोंदर्य वाढवा।
- ७] कोळ्या आईचा साथ बामिमान आहे।
- ८] मातृभूमि ही जन्म दात्या माई समान  
भसत.

ATTESTED


  
TIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tel. 5442222, Dist. Ahmednagar 412728.

१०] या माउऱ्या, मातृभूमिला कोटी  
कोटी प्रशंगाम.  
\* जयाटिंद, जय महाराष्ट्र



# \* तक्ता \*

भूजीवाच्या विवि-  
यत्तेवर परिणाम

कृच्यासी  
दुर्गिया

काग मसार

साती  
प्रदूषण

\* पथविराची

दुर्घटिणाम

विधारी

वाय-  
निभती


ठवां  
सदूषण

गैसागिक सोंदंगा-  
या -हास

ATTESTED  
*Jale*  
IIC Principal

Arts. Commerce. Science & Comp College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

# \* सूर्योदयांशमा छेद \*



ATTESTED

*Sabu*  
TIC Principal

Arts Commerce Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738



Pravara Rural Education Society's  
**ARTS, COMMERCE, SCIENCE &  
COMPUTER SCIENCE COLLEGE,  
ASHVI KD.**



Tal.Sangamner, Dist.Ahmednagar

Roll No.

06

Exam Seat No.

# PROJECT

Date : 3 / 2 / 2020

This is to Certify that

Mr./M/s. Divekare Rubuja Patilatravji  
of (F.Y./S.Y./T.Y.B.Sc.)

has satisfactorily completed the Project Course in environment.  
per the syllabus Prescribed by the Savitribai Phule Pune University, Pune  
during the academic Year 2019 - 2020 and this Project represents  
his / her bonafide work.

Project Incharge

ATTESTED

Jagdeesh  
TIC Principal


Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

Internal Examiner



Head  
Department of Zoology  
ACCS & Comp. Sci. College, Ashvi Kd.  
Head of the Dept.

External Examiner



# INDEX

Page No.	1
Date	


SR.NO	POINTS
-------	--------

- |    |                                |
|----|--------------------------------|
| 1. | AIM                            |
| 2. | OBJECTIVE                      |
| 3. | INTRODUCTION                   |
| 4. | MEASUREMENT OF NOISE POLLUTION |
| 5. | SOURCES                        |
| 6. | HARMFUL EFFECT                 |
| 7. | CONTROL                        |
| 8. | SUGGESTION & RECOMMENDATION    |
| 9. | CONCLUSION                     |

ATTESTED

Dabir  
SIC Principal

Arts Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. So. Dharmsala, Distt. Shimla - 171003

  
Subject Teacher

# Introduction

Modern technology has created many environmental pollutants of which noise is an immediate & identifiable example. Noise is defined as "Unwanted sound" which means that, human being the recipient of sound, are the ultimate judges of what noisy sound is & what is just.

Decibel is the standard unit for measurement of sound. Is & what is just. Usually 80 dB is the level at which sound becomes physically painful. & can be termed as noise.

Sound is the form of energy which gives the sensation of hearing & is produced by longitudinal mechanical waves in matter including solid, liquid & gases & transmitted by oscillation of atoms and molecule of matter.

Sound is produced when an object vibrates alternatively compressing & expanding the air.

The compression & expansion travels like wave from the source. They are called a waves or simply vibration.

# Noise Pollution

"Noise is defined as unwanted sound, which pleases the listeners, is my is music & that which causes pain & annoyance is noise".

"Noise. a sound, a harsh disagreed or such sound ; a pollution - an excessive or annoying degree of noise is particular.

eg - Noise from traffic or aeroplane engine

"wrong sound in the wrong place at the wrong time ."

ATTESTED

Jyoti  
TIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413738

# Measurement of Noise Pollution -

A decibel is the standard for measurement of noise. The zero on a decibel scale is at the threshold of hearing, the lowest sound pressure that can be heard, on the scale acc. To Smith 20 dB whisper, 40 dB noise in a quiet office, 60 dB is a normal conversation, 80 dB is the level at which sound becomes physical painful.

## Instruments of Noise Measurement

### i) The sound level meter

It measures the intensity of sound in dB

### ii) The octave band Frequency analyser.

It measures noise in octave band. resulting plot shows the sound spectrum & indicates the characteristics of noise, whether it is mainly high pitched low pitched or variable pitch.

ATTESTED

Dabir

I/c Principal

Arts. Commerce. Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sanjamner, Dis. Ahmednagar 413738

### iii) The Audiometer -

This device measures the hearing ability of. The zero level at the top in the audiogram represent normal hearing, dip in the noise is loss, shows a characteristic dip in the curve 401

Date: 31/01/2020

To,  
The Principal,  
Arts, Commerce, Science and Computer Science College,  
Ashvi Kd.

Subject:- Permission to arrange educational visit to Mahableshwar-Raigad.

Respected Sir,

In Concern to the above mentioned subject, Department of Geography is going to organize the Educational visit at Mahableshwar-Raigad on 03/02/2020 at 5.00 am. Actually the geographical study is incorporated in our geography Syllabus of SPPU Pune university.

We have arranged the school bus from PRES for the transport of students.

Please grant us the permission to arrange the same.

Thank you,

Allowed

Jabli

ATTESTED

Jabli  
JK Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sonjamner, Dis. Ahmednagar 413739

  
Yours faithfully

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे,  
कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आश्वी खु.  
ता. संगमनेर, जि. अहमदनगर

## सहल वृत्तांत

२०१९-२०

रायगड



ATTESTED  
*[Signature]*  
IIC Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

ARTS, COMMERCE, SCIENCE & COMPUTER SCIENCE  
COLLEGE, ASHVI KD

Tal. - Sangamner, Dist. - Ahmednagar.

Exam Seat No.

# CERTIFICATE

## DEPARTMENT OF GEOGRAPHY

This is to certify that

Mr. /Miss Andhale Jayshree Vilas Of F.Y.B.A. has satisfactorily completed the Practical Course in Geography as per Syllabus prescribed by the University of Pune during the academic Year 2019-20 and this journal/Tour Report represent his/her bonafide work.

Date- 03/10/20

Practical Incharge

*Dabur*  
Examiner

*Dabur*  
Head of Department

ATTESTED

*Dabur*  
Principal


Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar, 413738



## अरणनिर्देश

शैक्षणिक वर्ष २०१९-२० यावर्षी भूगोल विभागामार्फत आयोजित केलेल्या शैक्षणिक अभ्यास महलीचा वृत्तांत सदर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या महलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच भूगोल विभाग प्रमुख प्रा. दाभाडे डी.डी. तसेच प्रा. शिंदे ए.बी. यांचे आम्हास अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच सहल व सहल वृत्तांत तयार करताना मला माझ्या मित्र-मैत्रिणीचे विशेष सहकार्य मिळाले. या सर्वांची मी आभारी आहे.

ATTESTED

  
MC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413736

## प्रस्तावना

भूगोल हा विषय चार भिंती मध्ये शिकण्यापेक्षा निसर्गात जाऊन जास्त कळतो. केवळ पुस्तके वाचून भूगोलाचे ज्ञान मिळवता येत नाही. तर त्यासाठी भौगोलिक घटकांचे निरीक्षण करणे गरजेचे असते थोडक्यात भूगोलाच्या अभ्यास करण्यासाठी भौगोलिक प्रदेशांना भेट देणे आवश्यक असते. तेथील साधनसंपत्ती बदल माहिती ठोळा करणे गरजेचे असते. आमच्या टी.वाय.बी.ए या वर्गाच्या अभ्यासक्रमात सहल हा महत्वाचा व आवश्यक घटक समावेशित आहे. वर्ष 2019-20 आवर्षीदेखील दरवर्षीप्रिमाणे सहलीचे आयोजन करण्यात आले. एखाद्या प्रदेशातील आर्थिक सामाजिक राजकीय व ऐतिहासिक घटकांचा अभ्यास असल्यामुळे समजून तो. वर्ष 2019-20 मध्ये सहलीचे नियोजन कोकण दर्शन पुणे आणि रायगड येथे करण्यात आले. या भागातील प्राकृतिक ऐतिहासिक तसेच लोकजीवन समजून गे हा सहली मागचा प्रमुख उद्देश होता.

ATTESTED  
  
Dabale  
Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

## सहलीचा मार्ग

तर्फ 2019-20 ग्रेडिंग सहल कोकण दर्जन तालुका पुणे व रायगढ येथे आयोजित करण्यात आली होती. या महान्नीना येण्याचा मार्ग असि- सगणपं- चाकण-एकवीरादेवी-पाती-हरिहरेश्वर-रायगढ. सहलीची सुरक्षात प्राप्त मताविद्यालयाच्या ग्राणातून पहाटे चाग वाजता झाली.

## येण्याचा मार्ग

या सहलीत येण्याचा मार्ग रायगढ- मुळशी- पुणे- चाकण- संगमनेर- आसी असा होता. विविध भौगोलिक पटकाचे निरीक्षण करण्यासाठी तेथील सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती समजवण्यासाठी तसेच प्रदेशांपाच्ये होणारा बदल समजून येण्यासाठी ही दोन दिवसीय सहल आयोजित करण्यात आली.

ATTESTED

  
Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

# प्रवास मार्गातील भौगोलिक घटकांचा अध्यास

## १. भूरचना

भूरचना हा भौगोलिक घटकांपैकी अतिशय महत्वाचा घटक आहे. प्रवास मार्गावर भेटी दिलेल्या प्रत्येक स्थळाची भूरचना ही वेगळी होती. अश्यि हे स्थान समुद्रसपाटीपासून 529 मीटर उंचीवर आहे. व महाराष्ट्रातील पठारी प्रदेशांमध्ये याची गणना होते. जसजसे सह्याद्री पर्वतरांगाकडे जावे तसेतशी भूरचना बदलत जाते. प्रवास टप्प्यात संगणमेर व संगमनेर च्या पुढे सात ते आठ किलोमीटर पर्यंत भूरचना एक सारखे निर्दर्शनास आली परंतु त्यानंतर संगमनेर व आळेफाटा या दोन तालुक्याची सीमा ओलांडल्यानंतर भूरचनेत बदल निर्दर्शनास आले. जसे आपण आपल्या गावापासून दूर आलो तसे लोकांचे कार्य कामे जीवनात कसा बदल होतो, ते अनुभवले डोंगराच्या मागून एक सुंदर प्रकाश येत होता. सुर्योदयाचे आगमन डोंगरावर सुंदर झाली मग इकडून तिकडे उडणारे पक्षी हा वेगळाच नजारा कधीना अनुभवलेला होता.

या सुंदर गावात हा नजारा पाहिला ते गाव म्हणजे नारायणगाव या गावात अनुभवांनी घेतलेला सुंदर नैसर्ग म्हणजे हे गाव अशा या सुंदर गावात बैलगाड्यांच्या रांगा दिसल्या. तेथील बैलगाड्यांच्या रचना वेगळीच सुंदर-सुंदर ओलांडल्यानंतर घाटामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती होत्या. त्यानंतर जसजसे पुढे आवे तसे प्रदेशाची उंची वाढत जाते व शेवटी सह्याद्री पर्वत मालिका सुरु होते अनेक नयनरम्य पर्वत शिखरे निर्दर्शनास पडतात अनेक अवघड वळणे तसेच सुंदर पर्वत शिखरे या भागात दिसतात.

## २. नैसर्गिक साधन संपत्ती

नैसर्गिक साधनसंपत्तीची पाहणी केली असता असे आढळून आले की वनस्पतीच्या स्वरूपावर व प्रकारावर या प्रदेशातील हवामान, भूरचना, मृदा, पर्जन्य इत्यादींचा परिणाम झालेला दिसून येतो. कोकण या परिसरात अनेक नैसर्गिक साधन संपत्ती आढळून येतात. मुळात कोकण हा भाग डोंगराळ असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे चांगल्याप्रकारे जतन केले आहे. नारळ आंबा काजू इत्यादी झाडे आढळतात ही झाडे खूप महत्वाचे आहेत पावसाळ्यात पर्जन्य जास्त असल्याने या काळात वनस्पती हिरव्यागार होतात.

ARTS, COMMERCE, SCIENCE & COMPUTER SCIENCE  
COLLEGE, ASHVI KD

Tal. - Sangamner, Dist. - Ahmednagar.

Exam Seat No.

# CERTIFICATE

## DEPARTMENT OF **GEOGRAPHY**

This is to certify that

Mr. / Miss ... Kudam Surnaj Bhunahab .....

Of F.Y.B.A.....has satisfactorily completed the Practical Course in Geography as per Syllabus prescribed by the University of Pune during the academic Year 2019-20 and this journal/Tour Report represent his/her bonafide work.

Date--3/2/20

Practical Incharge

*Dabu*  
Examiner

*Dabu*  
Head of Department


ATTESTED  
*Dabu*  
TIC Principal  
Arts. Commerce. Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738



## ऋणगिटेश

शैक्षणिक वर्ष २०१९-२० यावर्षी भूगोल विभागामार्फत आयोजित केलेल्या शैक्षणिक अभ्यास सहलीचा वृत्तांत सदर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच भूगोल विभाग प्रमुख प्रा. दाभाडे डी.डी. तसेच प्रा. शिंदे ए.बी. यांचे आम्हास अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच सहल व सहल वृत्तांत तयार करताना मला माझ्या मित्र-मैत्रिणीचे विशेष सहकार्य मिळाले. या सर्वांचा मी आभारी आहे.

ATTESTED


  
TIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

## प्रस्तावना

भूगोल हा विषय चार भिंती मध्ये शिकण्यापेक्षा निसर्गात जाऊन जास्त कळतो. केवळ पुस्तके वाचून भूगोलाचे ज्ञान मिळवता येत नाही. तर त्यासाठी भौगोलिक घटकांचे निरीक्षण करणे गरजेचे असते थोडक्यात भूगोलाच्या अभ्यास करण्यासाठी भौगोलिक प्रदेशांना भेट देणे आवश्यक असते. तेथील साधनसंपत्ती बद्दल माहिती गोळा करणे गरजेचे असते. आमच्या टी.वाय.बी.ए या वर्गाच्या अभ्यासक्रमात सहल हा महत्वाचा व आवश्यक घटक समावेशित आहे. वर्ष 2019-20 यावर्षादिखील दरवर्षीप्रिमाणे सहलीचे आयोजन करण्यात आले. एखाद्या प्रदेशातील आर्थिक सामाजिक राजकीय व ऐतिहासिक घटकांचा अभ्यास असल्यामुळे समजून येतो. वर्ष 2019-20 मध्ये सहलीचे नियोजन कोकण दर्शन पुणे आणि रायगड येथे करण्यात आले. या भागातील प्राकृतिक ऐतिहासिक तसेच लोकजीवन समजून घेणे हा सहली मागचा प्रमुख उद्देश होता.

ATTESTED

  
JJC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

## सहलीचा मार्ग

वर्ष 2019-20 शैक्षणिक सहल कोकण दर्तीन तासुका पुणे व रायगढ येथे आयोजित करण्यात आली होती. या महतीना भाष्याचा मार्ग अंधि- मंगळम्हे- चाकण-एकत्रीगढेवी-पाती-हरिहोचर-रायगढ. सहलीची सुरक्षात  
अंधि प्रवालिदान्याच्या प्रागामानुव पहाटे चांग वाबता झाली.

## येण्याचा मार्ग

१। महतीत येण्याचा मार्ग रायगढ- मुळगी- पुणे- चाकण- संगमनेर- आणी असा होता. विविध भीगोलिक पटकाचे निरीक्षण करण्यासाठी तेथील सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती समजवण्यासाठी तसेच प्रदेशामध्ये होणारा बदल समजून घेण्यासाठी ही दोन दिवसीय सहल आयोजित करण्यात आली.

ATTESTED  
*Oahie*  
JIC Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413738

# प्रवास मार्गातील भौगोलिक घटकांचा अभ्यास

## १. भूरचना

भूरचना हा भौगोलिक घटकांपैकी अतिशय महत्वाचा घटक आहे. प्रवास मार्गावर भेटी दिलेल्या प्रत्येक स्थळाची भूरचना ही वेगळी होती. अशी हे स्थान समुद्रसपाटीपासून 529 मीटर उंचीवर आहे. व महाराष्ट्रातील पठारी प्रदेशांमध्ये याची गणना होते. जसजसे सह्याद्री पर्वतरांगाकडे जावे तसेतशी भूरचना बदलत जाते. प्रवास टप्प्यात संगणमेर व संगमनेर च्या पुढे सात ते आठ किलोमीटर पर्यंत भूरचना एक सारखे निर्दर्शनास आली परंतु त्यानंतर संगमनेर व आळेफाटा या दोन तालुक्याची सीमा ओलांडल्यानंतर भूरचनेत बदल निर्दर्शनास आले. जसे आपण आपल्या गावापासून दूर आलो तसे लोकांचे कार्य कामे जीवनात कसा बदल होतो. ते अनुभवले डोंगराच्या मागून एक सुंदर प्रकाश येत होता. सुर्योदयाचे आगमन डोंगरावर सुंदर झाली मग इकडून तिकडे उढणारे पक्षी हा वेगळाच नजारा कधीना अनुभवलेला होता.

या सुंदर गावात हा नजारा पाहिला ते गाव म्हणजे नारायणगाव या गावात अनुभवांनी घेतलेला सुंदर निसर्ग म्हणजे हे गाव अशा या सुंदर गावात बैलगाढ्यांच्या रांगा दिसल्या. तेथील बैलगाढ्यांच्या रचना वेगळीच सुंदर-सुंदर ओलांडल्यानंतर घाटामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती होत्या. त्यानंतर जसजसे पुढे जावे तसे प्रदेशाची उंची वाढत जाते व शेवटी सह्याद्री पर्वत मालिका सुरु होते अनेक नयनरम्य पर्वत शिखरे निर्दर्शनास पडतात अनेक अवघड वळणे तसेच सुंदर पर्वत शिखरे या भागात दिसतात.

## २. नैसर्गिक साधन संपत्ती

नैसर्गिक साधनसंपत्तीची पाहणी केली असता असे आढळून आले की वनस्पतीच्या स्वरूपावर व प्रकारावर या प्रदेशातील हवामान, भूरचना, मृदा, पर्जन्य इत्यादीचा परिणाम झालेला दिसून येतो. कोकण या परिसरात अनेक नैसर्गिक साधन संपत्ती आढळून येतात. मुळात कोकण हा भाग डोंगराळ असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे चांगल्याप्रकारे जतन केले आहे. नारळ आंबा काजू इत्यादी झाडे आढळतात ही झाडे खूप महत्वाचे आहेत पावसाळ्यात पर्जन्य जास्त असल्याने या काळात वनस्पती हिरव्यागार होतात.

ATTESTED

*Subrata*  
JJC Principal

Arts. Commerce. Science & Comp. College, Ashvi Khi  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413718

ARTS, COMMERCE, SCIENCE & COMPUTER SCIENCE  
COLLEGE, ASHVI KD

Tal. - Sangamner, Dist. - Ahmednagar.

Exam Seat No.

# CERTIFICATE

## DEPARTMENT OF GEOGRAPHY

This is to certify that

Mr. /Miss ..... , has satisfactorily completed the Practical Course in

Geography as per Syllabus prescribed by the University of Pune during the academic Year 2019-20 and this journal/Tour Report represent his/her bonafide work.

Date - 03/02/20

  
Practical Incharge

  
Examiner

  
Head of Department


ATTESTED  
  
ILC Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar, 413738



## अठणनिर्देश

श्रीकृष्णिक वर्ष २०१९-२० यावर्षी भूगोल विभागामार्फत आयोजित केलेल्या शैक्षणिक अभ्यास सहलीचा वृत्तांत सदर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच भूगोल विभाग प्रमुख प्रा. दाभाडे डी.डी. तसेच प्रा. शिंदे ए.बी. यांचे आम्हास अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच सहल व सहल वृत्तांत तयार करताना मला माझ्या मित्र-मैत्रिणीचे विशेष सहकार्य मिळाले. या सर्वांचा मी आभारी आहे.

ATTESTED

  
Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Aehvi Kd.  
Tal. Santramner, Dis. Ahmednagar

## प्रस्तावना

भूगोल हा विषय चार भिंती मध्ये शिकण्यापेक्षा निसर्गात जाऊन जास्त कळतो. केवळ पुस्तके वाचून भूगोलाचे ज्ञान मिळवता येत नाही. तर त्यासाठी भौगोलिक घटकांचे निरीक्षण करणे गरजेचे असते थोडक्यात भूगोलाच्या अभ्यास करण्यासाठी भौगोलिक प्रदेशांना भेट देणे आवश्यक असते. तेथील साधनसंपत्ती बदल माहिती गोळा करणे गरजेचे असते. आमच्या टी.वाय.बी.ए या वर्गाच्या अभ्यासक्रमात सहल हा महत्त्वाचा व आवश्यक घटक समावेशित आहे. वर्ष 2019-20 यावर्षीदेखील दरवर्षीप्रमाणे सहलीचे आयोजन करण्यात आले. एखाद्या प्रदेशातील आर्थिक सामाजिक राजकीय व ऐतिहासिक घटकांचा अभ्यास असल्यामुळे समजून ऐतो. वर्ष 2019-20 मध्ये सहलीचे नियोजन कोकण दर्शन पुणे आणि रायगड येथे करण्यात आले. या भागातील प्राकृतिक ऐतिहासिक तसेच लोकजीवन समजून घेणे हा सहली मागचा प्रमुख उद्देश होता.

ATTESTED

*Jabli*

TC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sanhangamner, Dist. Ahmednagar 413738

# प्रवास मार्गातील भौगोलिक घटकांचा अभ्यास

## १. भूरचना

भूरचना हा भौगोलिक घटकापैकी अतिशय महत्वाचा घटक आहे. प्रवास मार्गावर भेटी दिलेल्या प्रत्येक स्थळाची भूरचना ही वेगळी होती. अशी हे स्थान समुद्रसपाटीपासून 529 मीटर उंचीवर आहे. व महाराष्ट्रातील पठारी प्रदेशांमध्ये याची गणना होते. जसजसे सह्याद्री पर्वतरांगाकडे जावे तसेतशी भूरचना बदलत जाते. प्रवास टप्प्यात संगणमेर व संगमनेर च्या पुढे सात ते आठ किलोमीटर पर्यंत भूरचना एक सारखे निर्दर्शनास आली परंतु त्यानंतर संगमनेर व आळेफाटा या दोन तालुक्याची सीमा ओलांडल्यानंतर भूरचनेत बदल निर्दर्शनास आले. जसे आपण आपल्या गावापासून दूर आलो तसे लोकांचे कार्य कामे जीवनात कसा बदल होतो. ते अनुभवले डोंगराच्या माणून एक सुंदर प्रकाश येत होता. सुर्योदयाचे आगमन डोंगरावर सुंदर झाली मग इकडून तिकडे उडणे पक्षी हा वेगळाच नजारा कधीना अनुभवलेला होता.

या सुंदर गावात हा नजारा पाहिला ते गाव म्हणजे नारायणगाव या गावात अनुभवांनी घेतलेला सुंदर निर्सार्ग म्हणजे हे गाव अशा या सुंदर गावात बैलगाड्यांच्या रांगा दिसल्या. तेथील बैलगाड्यांच्या रचना वेगळीच सुंदर-सुंदर ओलांडल्यानंतर घाटामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती होत्या. त्यानंतर जसजसे पुढे जावे तसे प्रदेशाची उंची वाढत जाते व शेवटी सह्याद्री पर्वत मालिका सुरु होते अनेक नयनरम्य पर्वत शिखरे निर्दर्शनास पडतात अनेक अवघड वळणे तसेच सुंदर पर्वत शिखरे या भागात दिसतात.

## २. नैसर्गिक साधन संपत्ती

नैसर्गिक साधनसंपत्तीची पाहणी केली असता असे आढळून आले की वनस्पतीच्या स्वरूपावर व प्रकारावर या प्रदेशातील हवामान, भूरचना, मृदा, पर्जन्य इत्यादींचा परिणाम झालेला दिसून येतो. कोकण या परिसरात अनेक नैसर्गिक साधन संपत्ती आढळून येतात. मुळात कोकण हा भाग डोंगराळ असल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे चांगल्याप्रकारे जतन केले आहे. नारळ आंबा काजू इत्यादी झाडे आढळतात ही झाडे खूप महत्वाचे आहेत पावसाळ्यात पर्जन्य जास्त असल्याने या काळात वनस्पती हिरव्यागार होतात.

ATTESTED

*J. C. Princpal*  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kuti  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413738

Loknayak Dr. Balasaheb Vikhe Patil (Padmabhushan Awardee)  
Pravara Rural Education Society's  
**Arts, Commerce, Science and Computer Science College, Ashvi Kd**  
**Tal. Sangamner, Dist. Ahmednagar**

Date: 05/02/2020

To,

Principal

Arts, Commerce, Science and Computer Science College,  
Ashvi Kd.

**Subject : Regarding Permission for educational field visit**

Respected Sir,

As per subject mention above, Department of Commerce organize educational field visit on dated 11<sup>th</sup> and 12<sup>th</sup> Feb. 2020 at following places, field visit to Pali- Raigad and Mahabaleshwar. In this educational tour 128 students (F.Y.B.Com- 62 and T.Y.B.Com 66) are participated.

So I request to you give the permission for educational tour

*Allowed*  
*Arb/LL*  
*5/2/2020*



*S/12/2020*  
Head  
HOD  
Department of Commerce  
ACS & Comp.Sci. College, Ashvi Kd.

**ATTTESTED**

*Jasba*  
**SIC Principal**  
Arts. Commerce, Science & Comp. College Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413738

लोकनेते डॉ. बाळाराहेब विठ्ठो पाटील (पदमभुषण उपाधीने सन्मानित)

प्रबरा ग्रामीण शिक्षण संस्थेबे

## कला वाणिज्य विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय

आश्वी खु.ता.संगमनेर जि.अहमदनगर

क्षेत्र अट अहवाल

पाली - सापगढ - गांधीजीगढ

दिनांक

११ - १२ फेब्रुवारी २०२०

\* विद्यार्थिनीचे नाव \*

काढलग प्रियंका राऊँड

(वर्ग - टी. वाय. बी.कॉम )

वाणिज्य विभाग

कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आश्वी खुर्द.

विषय शिक्षक  
(Shrikant L.M.)

ATTESTED

IIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738



27/2/20  
Head  
Department of Commerce  
ACS & Comp. Sci. College, Ashvi Kd.

## पाली - रायगड - महाराष्ट्रा

### प्रत्याहरण

शिक्षणिक साहस्रीमुळे विद्यार्थ्यांचा सदीगीण विकास होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना यार भिती बाईरील शिक्षण मिळते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी ओढ मिसाण होते. असे वित्तीतरी फायदे शिक्षणिक साहस्रीचे असतात त्याहीने वाणिज्य विभागाने दोघमेटीचे आवौजन केले गेले.

वाणिज्य या विषयांत गैत कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय आणि खुद, दैर्घ्यील वाणिज्य विभागाने दिनाक ११ व १२ फेब्रुवारी २०२० रोजी टी. वाय. वी. कॉम. या वर्गाची दोघीय भेट पाली रायगड व महाबळेश्वर येथे आयोजित केले मी या सहस्री दरम्यान उपस्थित राहून या क्षेत्रीय भेटीचा संक्षिप्त अहवाल देत आहे.

### अहवाल

वाणिज्य विभागाने दिनाक ११ व १२ फेब्रुवारी २०२० रोजी टी. वाय. वी. कॉम. या वर्गाची पद्धतिवर्णीय क्षेत्रीय भेट पाली रायगड व महाबळेश्वर येथे आयोजित केली. सदर क्षेत्रीय भेट दिनाक ११ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ५.०० प्रवास प्रस्थानास सुरवात केली प्रथम संगमनेर मार्ग पाली येथे जाण्यास मार्गाक्रिम केले त्यानंतर रायगड येथे मुवकामी गेलो. दुसऱ्या दिवशी दि. १२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी लवकर उठून रायगड किल्याला भेट देऊन महाबळेश्वर या क्षेत्रास भेट दिली. सदर क्षेत्रीय ओटी बाबत मिळालेल्या माहितीचा संक्षिप्त अहवाल पुढीलप्रमाणे

### १. बल्लाळेश्वर पाली

विवाहित अर्थीनी श्रीगराजास भगु जूधीनी सोमवार राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सागित्री भरा उल्लेख आहे. तर मुदगल पुराणात जागलीने विभागाक अर्थीना श्री बल्लाळेश्वराची कथा सागित्रल्याचा उल्लेख आहे. पार प्राचीन काढी म्हणजे कृतयुगात सिधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात)

ATTESTED

*Dale*

IIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Savitramner, Dist. Ahmednagar 413738

कल्याण नांदा एक द्यावारी राहत होता. त्याच्या पत्तीचे नाव इंदुगती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोळ होऊ लागला, तसेतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशप्रित्यात रग्या लागला. त्याच्या गिरंगाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या गिरंगासह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या रागतीने मुले विघडली अशी ओरह नावात सुरु झाली. लोक कल्याण शेठजीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना विघडविले' अशी तकार करू लागले.

आपला मुलगा इतव्या लहान चयात भवितमागीला लागला आणि त्याने आपल्यावरोवर इतर मुलांनाही बद्देट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक मलामोठा सोटा देऊन बल्लाळ उच्च रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या संवंगद्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजीच्या पांगाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले झीतीने पढून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणाला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलीनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.

थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. 'हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भवताची कधीही उपेक्षा करीत नाहीस... ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला भारले तो आंपळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.'

बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ड्राहमण रूपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, "तुला ज्याने जास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुदृधा अपार दुःख ओगावे लागेल. तुड्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, शेन्ठ आधार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग."

तेव्हा बल्लाळ म्हणाला - "तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावैस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही अूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी."

तेव्हा गणेश म्हणाला - "तुड्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. आप्नोपद शुद्ध चतुर्थीला जे भवत येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील." असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.

## इतिहास

नाना फडणीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.

ATTESTED

*Dabu*  
JK Principal

M.B. Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Dabu, Ahmednagar, Dist. Ahmednagar 413738

आहे. छ.शिवाजी महाराजानीं तुळजा-भवानीं मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापते होते. या किल्यावरून वौकणातील शेकडो किलोमीटर होताचे दृश्य पडते.

### लिंगमळा प्रबधबासंपादन]

महाबळेश्वर जवळ हा प्रबधबा आहे. साधारण पण ८०० फुट उचीवरून हे पाणी वेण्णा तलावात पडते. खडकापे योजनापूर्वक विभाजन करून हा प्रबधबा बनलेला आहे.

समारोप :

आम्हा सर्व टी. वाय. दी.कॉम वर्गातील विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृती अंतर्गत क्षेत्रमध्ये इंहणून वाणिज्य विभागाने पाली - रायगड व महाबळेश्वर या ठिकाणी क्षेत्रीय भेट आयोजित करून तेथील भौगोलिक, पर्यावरणीय माहिती तसेच विषय इष्टीकोनातून आर्थिक बाजारपेठीय व विभागात माहिती खूप समाधानकारक मिळाली, या माहितीचा उपयोग आम्हाला शैक्षणीक अभ्यासासाठी नव्हीच होत आहे.

SMW  
15.05.2020

  
कडलग प्रियंका राजेंद्र

ATTESTED

  
I/C Principal

Arts. Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413738

**Pravara Rural Education Society's  
Arts, Commerce, Science and Computer Science College,  
Ashvi (Kd). Tal: Sangamner, Dist: Ahmednagar,**

Date:- 8/1/2020

To,  
**Principal**  
**Art, Commerce Science and CS, College Ashvi Kd.**

**Subject:- Regarding permission for educational Field Visit.**

Respected Sir,

As per subject mention above, Department of Botany and Zoology organize educational Field Visit on dated 9/1/2020 at following places Field Visit to Pravara River KT ware Ashvi. In this educational tour 97 students (Boys 43 & Girls 54) are participated.

So I request to you give the permission for educational tour.

Thank you,

*Allowed*  
*Dabur*  
*9/1/2020*

  
Head  
Department of Botany  
ACS & Comp.Sci. College, Ashvi Kd.

  
Head  
Department of Zoology  
ACS & Comp.Sci. College, Ashvi Kd.

ATTESTED  
*Dabur*  
Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal: Sangamner, Dis. Ahmednagar 423728

Pravara rural education Society

ARTS, COMMERCE, SCIENCE AND COMPUTER SCIENCE COLLEGE ASHVI, TAL-SANGAMNER

## Laboratory Certificate

### DEPARTMENT OF ZOOLOGY

Exam Seat No:- 13

This is certified that


Mr./Miss ..... Bondre Aniket Suresh ..... of

F.Y.B.Sc. (Sem-II) Has satisfactorily completed the practical Field visit report/ Project/ Photograph in Zoology as per the syllabus presented by Savitribai Phule pune university, pune During the Academic Year- 2019-2020 and this report represents his /her bonafide work.

  
Practical Incharge

  
Head  
Department of Zoology  
Head of Department  
ACS & Comp.Sci. College, Ashvi Kd.

  
Internal Examiner

ATTTESTED  
  
Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738


  
External Examiner

## **Field Visit report**

### **Class- F.Y.B.Sc Zoology Practical Paper-III-2019-20**

#### **Field Visit to Agriculture farm with reference to Insect Pest**




Arts commerce science and Computer Science Ashvi KD, The department of Zoology organized a Field Visit at Ashvi village nearby agriculture farm were on 9/1/2020. The aim of the field visit was to observed pest biodiversity as well as insect pest. 93 students accompanied by, Prof. Gholap A.B. and Prof. Lokhande D.V. observing various types of pest in different agriculture crop theta nature of damage mark of identification and control measures. Collection of various agriculture pests like Red cotton bugs, Brnjal fruit borer, mango stem borer, Jowar stem borer etc. The students also clarified their queries and after full satisfaction. The students observed all types of pest. Despite the hectic scheduled the students enjoy a lot they had very good time observing the live specimen, enquiring their unresolved queries about the mother nature's & various insect pest fauna .



**ATTTESTED**

*Dabla*  
**JJC Principal**

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd,  
Tal. Suryanagar, Dist. Ahmednagar 413730



ATTESTED  
*Dabir*  
**IIC Principal**  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413733

  
Practical Incharge

Pravara rural education Society

ARTS, COMMERCE, SCIENCE AND COMPUTER SCIENCE COLLEGE ASHVI, TAL-SANGAMNER

## Laboratory Certificate

### DEPARTMENT OF ZOOLOGY

Exam Seat No:- 63

This is certified that

Mr./Miss Murtode Abhishek Sanjay \_\_\_\_\_ of \_\_\_\_\_

F.Y.B.Sc. (Sem-II) Has satisfactorily completed the practical Field visit report/ Project/

Photograph in Zoology as per the syllabus presented by Savitribai Phule pune university,

pune During the Academic Year- 2019-2020 and this report represents his /her bonafide

work.

Practical Incharge

Head  
Department of Zoology  
ACS Head of Department, Ashvi Kd:

ATTESTED

IIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

Internal Examiner

  
External Examiner



4/3/2020

## Field Visit report

Class- F.Y.B.Sc Zoology Practical Paper-III-2019-20

### Field Visit to Agriculture farm with reference to Insect Pest

The department of Zoology, Arts commerce science and Computer Science Ashvi KD, organized a Field Visit at Ashvi village nearby agriculture farm were on 9/1/2020. The aim of the field visit was to observed pest biodiversity as well as insect pest and Collection of Insect . 93 students accompanied by, Prof. Gholap A.B. and Prof. Lokhande D.V. observing various types of pest in different agriculture crop theta nature of damage mark of identification and control massesuses. Collection of various agriculture pests like Red cotton bugs, Brnjal fruit borer, mango stem borer, JoWor stem borer etc. The students observed all types of pest and Insect. Despite the hectic scheduled the students enjoy a lot they had very good time observing the live specimen, various insect pest fauna.



ATTESTED  
*Goble*  
IIC Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi KD  
Tal. San-Ashvi, Dist. Ahmednagar 413720

*AM*  
Practical Incharge

**Pravara Rural Education Society's  
Arts, Commerce, Science and Computer Science College,  
Ashvi (Kd). Tal: Sangamner, Dist: Ahmednagar,**

Date:- 22/1/2020

To,  
**Principal**  
**Art, Commerce Science and CS, College Ashvi Kd.**

**Subject:- Regarding permission for educational tour.**

Respected Sir,

As per subject mention above, Department of Botany and Zoology organize educational tour on dated 29/1/2020 at following places **Wani- Saputara** In this educational tour 55 students (Boys 22 & Girls 33) are participated.

So I request to you give the permission for educational tour.

Thank you,

*Allowed*  
*Dabu*  
*22/1/2020*

*Anupre*  
Head  
Department of Botany  
ACS & Comp.Sci. College, Ashvi Kd.

*J. Dabu*  
Head  
Department of Zoology  
ACS & Comp.Sci. College, Ashvi Kd.

*ATTESTED*  
*Dabu*  
*IIC Principal*  
Arts Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal Sangamner, Dis. Ahmednagar 413738

Name of Student

Ghage Vaishali Ashok

College Name

Arts, Commerce Science & Computer Science College  
Ashvi Kd, Tal- Sangamner

Class

S.W.C.S.I

Project Name

Saputra Points (Gujrat)

(Tour Report of ~~Borivali~~)

Roll No.

Learning Year

2019-20

Subject Teacher

Varpe sir, Anarthe Madam

Marks

Incharge Sign 

ATTESTED

 *Dave*


IIC Principal

Arts, Commerce, Science & Comp College Ashvi Kd  
Tal. Sangamner Dist. Ahmednagar

 *Anarthe*

Department of Botany  
ACS & Comp Sci. College, Ashvi Kd

# Education Tour in Saputara



ATTESTED

JL *[Signature]*  
Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Saputara, Dist. Ahmednagar 413736


Scanned by CamScanner

# Reasons to Visit

- Saputara is a hill station and a lakeside getaway
- Saputara lies on border of Maharashtra and Gujarat and is the only hill station in Gujarat State.
- Main attraction of Saputara is Ropeway and Boating.
- Saputara is an all-season getaway / destination especially visited in monsoon for its misty backdrop / green surroundings / waterfalls Know It

## How to get there

By road: The town of Waghai is 51 km away, Ahmedabad: 409 km, Surat: 164 km, Mumbai: 250 km, Vadodara: 309 km. There are State Transport buses and private luxury coaches from Waghai and Ahmedabad. If you are coming by a private car, than National Highway might be quicker, but the state highway will offers a stunningly scenic drive.



ATTESTED

*Jitendra Patel*  
TIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Asmer Rd  
Tal. Surendranagar, Dist. Ahmednagar 411738

Date: 02/12/2019

To,  
Principal,  
Arts, Commerce Science and Computer Science College,  
Ashvi Kd,

Subject:- Permission to arrange educational visit to Pad. Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-Operative Sugar Industry Ltd, Pravaranagar.

Respected Sir, ,

In Concern to the above mentioned subject, Our College has MoU with Pad. Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-Operative Sugar Industry Ltd, Pravaranagar. T.Y.BSc Chemistry Students have the study of sugar industry process. Hence Department is going to organize the Educational visit at Pad. Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-Operative Sugar Industry Ltd, Pravaranagar on 05<sup>th</sup> December 2019 at 9.00 am


We have arranged the school bus from PRES for the transport of students. Also we have informed to the concern staff members of sugar factory regarding the visit.

Please grant us the permission to arrange the same.

Thank you,

Allowed  
Dabli  
02/12/2019

ATTESTED  
Dabli  
Tc Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

  
Head  
Department of Chemistry  
ACS & Comp. Sci. College, Ashvi Kd.

Arts , Commerce , Science and Computer Science College Ashvi Kd.

Industrial Visit Report

Padmashri. Dr. V. V.P Sugar Industries, Pravaranagar and K.V.K  
Babhaleshwar

On


5/12/2019

Name of student – Daradi Vishal Bahasaheb  
(T.Y.Bsc .Chemistry )


Department of Chemistry


Arts, Commerce, Science and Computer Science College Ashvi Kd.

ATTESTED

  
Subject Teacher

  
ITC Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangathnagar, Dist. Ahmednagar 413738

  
Department Head Chemistry  
ACS & Comp. Sci. College, Ashvi Kd.

**Sugarcane Process—****Crushing Mill-**

Juice extraction by milling is the process of squeezing the juice from the cane under a set mills using high pressure between heavy iron rollers. Those mills can have from 3 up to 6 rolls; every set of mills is called a tandem mill or mill train. To improve the milling extraction efficiency, imbibition water is added at each mill. Hot water is poured over the cane just before it enters the last mill in the milling train and is recalculated up to reach the first mill. The juice squeezed from this cane is low in sugar concentration and is pumped to the preceding mill and poured onto the cane just before it enters the rollers, the juice from this mill is the same way pumped back up the milling train. Mixed juice is withdrawn from the first and second mills and is sent for further processing. Milling trains typically have four,

ATTESTED

  
Principal

five or six mills in the tandem. To improve the milling extraction performance before the cane reaches the first mill, knife and shredder preparation equipment is normally used.

### **Evaporation of sugarcane juice-**

The main cleaning process in the sugar mill is the evaporating crystallisation, a process where the juice is heated and evaporated until sugar crystallises spontaneously. It is therefore necessary to remove as much inorganic salts and organic compounds as possible before crystallisation.

### **Crystallization sugarcane juice –**

Crystallization of sugar. Crystallization is the process of formation of solid crystals precipitating from a solution, melt or more rarely deposited directly from a gas. —The crystallization process consists of two major events, nucleation and crystal growth.

Sugarcane juice . from the evaporators is sent to vacuum pans, where it is further evaporated, under vacuum, to supersaturation. Fine seed crystals are added, and the sugar “mother liquor” yields a solid precipitate of about 50 percent by weight crystalline sugar.



**Student at liming process**

**ATTESTED**

*Dabu*  
**IIC Principal**

Adm. Commerce, Science & Comp. College Ashvi Kd  
Tal. Sangamner Dist. Ahmednagar 413738

Visit At

## Krishi Vidnyan Kendra, Babhaleshwar

Pravara Institute of Research and Education in Natural and Social Sciences (PIRENS) is a voluntary organization, established during the year 1985 by Hon. Balasaheb Vikhe Patil, Ex. Union Minister of Finance. The aim of the institute is upliftment of rural population and their integral rural development. This NGO has made intervention in various fields of natural resources management such as water storage and its utilization, land utilization, watershed development programmes etc. Similarly for human resource development, institute has conducted many training programmes, organized state as well as national level workshops and seminars on important issues. PIRENS has Management College, Insurance Training and Corporate Agency as well as Institute for Computer Education. For all round development of the rural area, this NGO has given emphasis on agriculture development.

### Aim of visit –

- To improve productivity in agriculture and allied enterprises
- To empower and utilize the energy of rural youth and farmwomen
- To generate employment in farm and non-farm sector
- Improve socio-economic condition of rural community



Information given to student by K.V.K. Staff

ATTESTED

*Dabur*  
IIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

Arts , Commerce , Science and Computer Science College Ashvi Kd.

Industrial Visit Report

Padmashri Dr. V. V.P Sugar Industries, Pravaranagar and K.V.K

Babhaleshwar

On

5/12/2019

Name of student – Nagare Reshma Dashrath

(T.Y.Bsc. Chemistry)

Department of Chemistry

Arts , Commerce , Science and Computer Science College Ashvi Kd.

Subject Teacher

ATTESTED

Jasle  
Hc Principal


Arts. Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

Rajiv  
Head

Department of Chemistry  
ACS & Comp. Sci. College, Ashvi Kd.

P. Dr. V. V.P Sugar Industries, Pravaranagar

Sugarcane Process-



**Crushing Mill-**

ATTESTED

*Dabla*  
*IIC Principal*

Arts, Commerce, Science & Comp. College, Astri Kd  
Tal. Sanjamner, Dist. Ahmednagar 413738

Juice extraction by milling is the process of squeezing the juice from the cane under a set mills using high pressure between heavy iron rollers. Those mills can have from 3 up to 6

rolls; every set of mills is called a tandem mill or mill train. To improve the milling extraction efficiency, imbibition water is added at each mill. Hot water is poured over the cane just before it enters the last mill in the milling train and is recalculated up to reach the first mill. The juice squeezed from this cane is low in sugar concentration and is pumped to the preceding mill and poured onto the cane just before it enters the rollers, the juice from this mill is the same way pumped back up the milling train. Mixed juice is withdrawn from the first and second mills and is sent for further processing. Milling trains typically have four, five or six mills in the tandem. To improve the milling extraction performance before the cane reaches the first mill, knife and shredder preparation equipment is normally used.

### **Crystallization sugarcane juice –**

Crystallization is the process of formation of solid crystals precipitating from a solution, melt or more rarely deposited directly from a gas. The crystallization process consists of two major events, nucleation and crystal growth.

Sugarcane juice from the evaporators is sent to vacuum pans, where it is further evaporated, under vacuum, to supersaturation. Fine seed crystals are added, and the sugar "mother liquor" yields a solid precipitate of about 50 percent by weight crystalline sugar.



**Student at Process Department**

**ATTESTED**

*[Signature]*  
**The Principal**

Aria Commerce Science & Camp College Ashvi Kd  
Tel. 5611971 56124661 5613738

Arts , Commerce , Science and Computer Science College Ashvi Kd.

Industrial Visit Report

Padmashri. Dr. V. V.P Sugar Industries, Pravaranagar and K.V.K  
Babhaleshwar

On

5/12/2019

Name of student - Wallickar Mayur Gaepat

(I.Y.Bsc.Chemistry)

Department of Chemistry

Arts, Commerce, Science and Computer Science College Ashvi Kd.

Subject Teacher

ATTESTED

*Dasu*  
PIC Principal

Arts, Commerce, Science & Comp College Ashvi Kd.  
Tal Sangamner, Dis Ahmednagar 413738

*Dinesh*  
Head  
Department of Chemistry  
ACS & Comp.Sci. College, Ashvi Kd

Visit At

P. Dr. V. V.P Sugar Industries, Pravaranagar

### Sugarcane Process—




Chart of ethanol production process and underproduction of sugar cane vinassee

### Crushing Mill-

Juice extraction by milling is the process of squeezing the juice from the cane under a set mills using high pressure between heavy iron rollers. Those mills can have from 3 up to 6 rolls; every set of mills is called a tandem mill or mill train. To improve the milling extraction

efficiency, imbibition water is added at each mill. Hot water is poured over the cane just before it enters the last mill in the milling and is circulated up to reach the first mill. The juice squeezed from this cane is low in sugar concentration and is pumped to the preceding mill and poured onto the cane just before it enters the rollers, the juice from this mill is the same way pumped back up the milling train. Mixed juice is withdrawn from the first and second mills and is sent for further processing. Milling trains typically have four, five or six mills in the tandem. To improve the milling extraction performance before the cane reaches the first mill, knife and shredder preparation equipment is normally used.

### **Crystallization sugarcane juice –**

Crystallization is the process of formation of solid crystals precipitating from a solution, melt or more rarely deposited directly from a gas. The crystallization process consists of two major events, nucleation and crystal growth.

Sugarcane juice from the evaporators is sent to vacuum pans, where it is further evaporated, under vacuum, to supersaturation. Fine seed crystals are added, and the sugar "mother liquor" yields a solid precipitate of about 50 percent by weight crystalline sugar.



**Student at boiler section**

**ATTESTED**

*Sabu*  
**TIC Principal**

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd.  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738

Visit At

## Krishi Vidnyan Kendra, Babhaleshwar

Krishi Vidnyan Kendra and PIRENS has Management College, Insurance Training and Corporate Agency as well as Institute for Computer Education. For all round development of the rural area, this NGO has given emphasis on agriculture development.

### Aim of visit –

- To improve productivity in agriculture and allied enterprises
- To empower and utilize the energy of rural youth and farmwomen
- To generate employment in farm and non-farm sector
- Improve socio-economic condition of rural community



Communication with Student at K.V.K.

ATTESTED

*Jaslu*  
IIC Principal

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kd  
Tal. Sangamner, Dis. Ahmednagar 413738



Student in Pravara Sugar Industry



RaigadFort

ATTESTED  
*Dabu*  
**JK Principal**  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashv. Rd.  
Tel. Sangamner, Dist. Ahmednagar 413738



**Wani-Saputara tour**



**ATTTESTED**

*Dabu*  
**I.K Principal**

Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi K.D.  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413738



Figure Geography tour 03/02/2020



Figure 1 Commerce Tour 11-12 Feb. 2020



ATTESTED  
*Dabli*  
JK Principal  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi K.D.  
Tel. Sargamner, Dist. Ahmednagar 413738



Figure: F.Y.B.Sc Pravara River KT ware

ATTESTED  
*Dablu*  
**JK Principal**  
Arts, Commerce, Science & Comp. College, Ashvi Kad  
Tal. Sangamner, Dist. Ahmednagar 413738